

**आदिवासी क्षेत्र उपयोगना**

**माहे जुलै, २००६ च्या अधिवेशनात रस्ते व  
पूलांच्या कामासाठी पुरवणी मंजुरीद्वारे  
अर्थसंकल्पीत तरतूदीचे कामनिहाय वाटप**

**महाराष्ट्र शासन**

**आदिवासी विकास विभाग**

**शासन निर्णय क्रमांक साबावि २००६/युओआर ८०/प्र.क्र ८५/का.५**

**मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२**

**दिनांक : १६ ऑक्टोबर, २००६**

**वाचा : १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक, बीयुडी २००६/ प्र.क्र ४१/का ७, दिनांक १ सप्टेंबर, २००६**

**२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक, बीयुडी २००६/ प्र.क्र ४१/का ७, दिनांक १६ ऑक्टोबर, २००६**

**शासन निर्णय :-** सन २००६-०७ या वर्षी आदिवासी उपयोजना क्षेत्रातील रस्ते व पूलांच्या चालू कामांसाठी आवश्यक निधी रु. ५०.०० कोटीच्या पुरवणी मागणीचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव या विभागातर्फे वित्त विभागाच्या मंजूरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानुसार रु. ५०.०० कोटीची पुरवणी मागणी बाब क्रमांक २११ अन्वये जुलै, २००६ च्या अधिवेशनात विधीमंडळास सादर करण्यात आली होती. ती मंजूर झाली आहे. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००६ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २६) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग- चार दिनांक १० जुलै, २००६ रोजी पुरवणी मागण्याच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. उपरोक्त संदर्भाधिन दिनांक १ सप्टेंबर, २००६ च्या शासन निर्णयान्वये सेंटज चार्जेस वगळून खालीलप्रमाणे तरतूदी नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यात आल्या आहेत.

(रु. हजारात)

योजनेचे नाव	लेखाशिर्ष	तस्तूद	तस्तूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी
जिल्हा व इतर मार्ग चालू कामांना अतिरिक्त तस्तूद उपलब्ध करून देणे	५०५४- मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजना-जनजाती क्षेत्र उपयोगना- जिल्हा व इतर मार्ग (००)(०१) राज्य योजनांतर्गत योजना (५०५४ ०४०२)	२६०८७०	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ
किमान गरजा कार्यक्रम चालू कामांना अतिरिक्त तस्तूद उपलब्ध करून देणे	५०५४- मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजना-जनजाती क्षेत्र उपयोगना- ०१०-किमान गरजा कार्यक्रम (००)(०१) राज्य योजनांतर्गत योजना (५०५४ ०४६५)	१७३९१३	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ

संदर्भाधिन अनुक्रमांक २ वरील शासन निर्णयान्वये तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप करण्यात आले आहे. आता या शासन निर्णयान्वये सोबत जोडलेल्या कामाच्या यादीप्रमाणे वर नमूद मंजूर तरतूदी संदर्भाधिन अनुक्रमांक १ वरील शासन निर्णयासोबत जोडलेल्या कॅश फ्लो प्रमाणे खर्च करण्यास शासन मंजूरी देत आहे.

संबंधित अधिकारक अभियंता यांनी सदर तरतूदीचे संबंधितांना तात्काळ वाटप करावे व संबंधित अंमलबजावणी अधिका-यांनी मंजूर तरतूद त्याच कामांवर खर्च होईल याची दक्षता घ्यावी. संबंधित नियंत्रक अधिका-यांनी संदर्भाधिन अनुक्रमांक १ व २ वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे व मंजूर तरतूदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी.

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी सोबत जोडलेल्या कामाच्या यादीमधील कामे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आहेत याचे प्रमाणीकरण केल्याशिवाय अंमलबजावणी अधिकारी / नियंत्रक अधिका-यांनी त्यावर खर्च करू नये. त्याचप्रमाणे सोबत जोडलेल्या कामाच्या यादीतील जी कामे प्रशासकीय मान्यताप्राप्त आहेत व ज्या कामांचा अर्थसंकल्पीय अंदाज २००६-०७ भाग-३ परिशिष्ट ड या प्रकाशनामध्ये समावेश आहे अशाच कामांवर खर्च होईल याची दक्षता घ्यावी. अंमलबजावणी / नियंत्रक अधिका-यांनी सेटिंग्ज चाणेंस वगळून खर्च करावयाचा आहे. सोबत जोडलेल्या कामांच्या यादीमधील ज्या कामांना निधीच्या इतर स्रोतातून निधी प्राप्त झाला असेल व या शासन निर्णयाद्वारे अशा कामांना पुन्हा तरतूद उपलब्ध झाली असेल व त्यामुळे अशा कामांना एकूण प्राप्त होणारी तरतूद आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर त्या कामांवर या शासन निर्णयाद्वारे जरी तरतूद उपलब्ध करून दिली असली तरी ती त्या कामांवर खर्च करू नये.

वरील बाबींवर होणारा खर्च मागणी क्रमांक टी-६ ५०५४- मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०४- जिल्हा व इतर मार्ग (००)(०१) राज्य योजनांतर्गत योजना (५०५४ ०४०२) व ५०५४- मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१०-किमान गरजा कार्यक्रम (००)(०१) राज्य योजनांतर्गत योजना (५०५४ ०४६५) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व केलेल्या खर्चाचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक व शासनास वेळोवेळी सादर करावा. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००६१०१७१०३९३९००१असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(क. मा. पवार)  
सह सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/ नाशिक/नागपूर/अमरावती

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

महालेखापाल लेखा परिक्षा अनुज्ञेयता महाराष्ट्र १/१ मुंबई/नागपूर

महालेखापाल लेखा परिक्षा महाराष्ट्र १/२ मुंबई/नागपूर

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई/नाशिक/ठाणे/अमरावती

सर्व विभागीय आयुक्त, महसूल विभाग

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव जिल्हा नियोजन व विकास मंडळ, गडचिरोली/गोंदीया/चंद्रपूर/नागपूर/नंदुरबार/नाशिक/नांदेड/अमरावती/अहमदनगर/जळगाव/धुळे/पुणे/यवतमाळ/रायगड/वर्धा/बुलढाणा/भंडारा/ठाणे/हिंगोली.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, गडचिरोली/गोंदीया /चंद्रपूर/नागपूर/नंदुरबार/नाशिक/नांदेड/  
अमरावती अहमदनगर /जळगाव/धुळे/पुणे/यवतमाळ/रायगड/वर्धा/बुलढाणा/भंडारा/ठाणे/हिंगोली.  
जिल्हा कोषागार अधिकारी, गडचिरोली/गोंदीया /चंद्रपूर/नागपूर/नंदुरबार/नाशिक/नांदेड/अमरावती/अहमदनगर/  
जळगाव/धुळे/पुणे/यवतमाळ/रायगड/वर्धा/बुलढाणा/भंडारा/ठाणे/हिंगोली.  
सार्वजनिक बांधकाम विभाग (नियो १ /अर्थ ११,२,३), मंत्रालय, मुंबई  
वित्त विभाग, (व्यय- ११, व्यय-१४, अर्थ-१७) मंत्रालय, मुंबई  
कार्यासन अधिकारी (का. २, का. ६ व का. ७) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
संगणक समन्वयक (का.१) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२  
माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२  
निवड नस्ती का. ५ आदिवासी विकास विभाग

आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक साबांवि-२००६/युओआर-८०/प्र.क्र.८५/का-५, दिनांक १६/१०/२००६ चे जोडपत्र.

**ANNEXURE- I**

5054, Capital outlay on roads and bridges

04, District and other roads (00) (01) State Plan Scheme (5054 0402)

010 Minimum Needs Programme

(00) (01) State Plan Scheme (5054 04065)

Providing Additional Grants for ongoing Roads and Bridge works in Tribal Sub-Plan Area

(रुपये लाखात)

अ.क्र	अर्थसंकल्पीय अंदाज सन २००६-०७ भाग-३ परिशिष्ट ड मधील अ.क्र	जिल्हा	बांधकामाचे नांव	अंदाजित किंमत	सन २००६-०७ साठी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असलेली अतिरिक्त तरतूद
१	२	३	४	५	६

**04, District & other Roads (5054 0402)**

१	125	ठाणे	भिवंडी तालुक्यातील अंबाडी दिघाशी सावरोली रस्ता प्र.जि.मा.४३ कि.मी.१/२०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (१९९९-२०००)	12.00	1.80
२	135	ठाणे	सुर्यमाळ ते केवनाळे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा ४२ किमी ३/०० ते ९/०० ता.मोखाडा (कुपोषण)	15.00	1.50
३	140	ठाणे	मुरबाड तालुक्यातील उमरोली धसई रस्त्यावरील धसई गावाजवळील वळण सुधारणा करणे. प्र.जि.मा.५५ (१९९४-९५)	9.00	1.35
४	152	ठाणे	तळेगांव खुटल न्याहाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता.मुरबाड, प्र.जि.मा.५० (२००१-०२)	10.00	1.50
५	194	ठाणे	रावते निहे मासवन बहाडोली मार्ग इ.जि.मा.३९ भाग नेहे ते मासवन कि.मी.७/०० ते १५/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता.पालघर (१९९९-२०००)	95.00	14.25
६	224	ठाणे	वाशाळा ते वडपाडा - कातकरीवाडी रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते १/२५० ता.मोखाडा	9.90	0.99
७	244	ठाणे	शहापूर ता. रा.मा.४४ ते वेहळोली मानेखिंड टाकीपठार ढाढरे रस्ता ते प्र.जि.मा.५१ ला जोडणारा रस्ता मजबुतीकरण करणे (२००२-०३)	18.50	1.85
८	254	ठाणे	मुरबाड ता. बांगरवाडी जोडरस्ता बांधणे, कि.मी.०/०० ते १/२००, ग्रा.मा.१३५ (२००२-०३)	9.95	1.49
९	255	ठाणे	मुरबाड ता. खुटल मानिवली मिल्हे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कि.मी.१/६०० ते २/५०० (२००२-०३)	9.95	1.49
१०	261	ठाणे	वरई पारगांव रस्त्याची सुधारणा करणे कि.मी.०/८०० ते ३/९०० (२००२-०३)	27.00	4.05
११	287	ठाणे	कल्याण तालुक्यातील खडवली फळेगांव, प्रजिमा-५६ चे रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण	40.00	6.40
१२	288	ठाणे	आलवे शेलगांव तळेगांव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कि.मी.८/०० ते १४/००, प्र.जि.मा.५०, ता.मुरबाड (२००३-०४)	10.00	1.50
१३	289	ठाणे	ढाढरे शिरोशी तळेगांव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कि.मी.१९/०० ते २१/४००, प्र.जि.मा.५१, ता.मुरबाड (२००३-०४)	10.00	1.50
१४	290	ठाणे	शंहापूर तालुक्यातील वासिद-शेरे -शेंदरुण रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण	39.00	6.24

१	२	३	४	५	६
१५	291	ठाणे	कल्याण तालुक्यातील खंडवली फळेगांव, प्रजिमा-५६ चे रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण	36.00	5.33
१६	292	ठाणे	धसई उमरोली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्र.जि.मा.५४, कि.मी.०/०० ते ४/४००, ता.मुरबाड (२००३-०४)	10.00	1.50
१७	293	ठाणे	नेवाळपाडा कळंभे देहरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, प्र.जि.मा.५५, कि.मी.२८/५०० ते ३२/००, ता.मुरबाड (२००३-०४)	10.00	1.50
१८	294	ठाणे	तलवली कांदळी पेहे धसई रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (२००३-०४)	10.00	1.50
१९	295	ठाणे	न्याहाडी वहीवरे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, इ.जि.मा.११२ (२००३-०४)	10.00	1.50
२०	296	ठाणे	तळेगांव जडई चासोळे करचोंडे ते प्र.रा.मा.२ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, इ.जि.मा.११ (२००३-०४)	10.00	1.50
२१	297	ठाणे	प्र.रा.मा.२ ते आंबेले खु. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (२००३-०४)	10.00	1.50
२२	298	ठाणे	प्र.रा.मा.२ ते शिळघर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (२००३-०४)	10.00	1.50
२३	311	ठाणे	शहापूर तालुक्यातील बेहलोली चरीव मानथिड ढाढरे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२००३-०४)	9.90	0.99
२४	332	ठाणे	शिरोळ-अजनुप-वेंगाळपाडा प्रजिमा-३७ कि.मी. ०/०० ते ७/०० तालुका शहापूर जि. ठाणे. (२००४-०५)	10.00	1.00
२५	335	ठाणे	वाशिद शेरे शेंदूण किन्हवली सो कोचरे रोड कि.मी. २५/५०० तालुका शहापूर जि. ठाणे येथे पूल बांधणे. (२००४-०५)	12.00	1.20
२६	337	ठाणे	धसई-सारंगपुरी कोठारे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. प्रजिमा-४८ कि.मी. २५/०० ते २८/०० ता.शहापूर जि.ठाणे. (२००४-०५)	12.00	1.20
२७	341	ठाणे	डोलखांब साकूर्ली-मुंडे-मेरडी-मोरोशी खुर्द रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे प्रजिमा-५० कि.मी. ५/०० ते ६/०० ता. शहापूर जि. ठाणे. (२००४-०५)	12.00	1.20
२८	343	ठाणे	वेहलोली-चरीव-मानेखिड धांड्रे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे प्रजिमा-५१ कि.मी.५/०० ते ८/०० तालुका शहापूर जिल्हा ठाणे. (२००४-०५)	15.00	1.50
२९	344	ठाणे	वेहलोली-चरीव-मानेखिड धांड्रे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे प्रजिमा-५१ कि.मी. ३/०० ते ४/०० तालुका शहापूर जिल्हा ठाणे. (२००४-०५)	12.00	1.20
३०	345	ठाणे	शेणवा किन्हवली सरळगांव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे प्रजिमा-५५ कि.मी. ९/५०० ते १४/२०० तालुका शहापूर जिल्हा ठाणे. (२००४-०५)	19.90	1.99
३१	347	ठाणे	मुरबाड तालुक्यातील वालहीवारे-न्याहाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण इजिमा-११२ कि.मी. ०/०० ते ९/००. (२००४-०५)	10.00	1.50
३२	348	ठाणे	मुरबाड तालुक्यातील खुटल-मानीवली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे इजिमा-११५ कि.मी. २/०० ते ४/००. (२००४-०५)	10.00	1.50

१	२	३	४	५	६
३३	359	ठाणे	राज्य महामार्ग-३८ ते टेंभारे मार्ग इजिमा-९८ ता. शहापूर जि. ठाणे मधील ०/०० ते १/०० कि.मी. चे मजबुतीकरण व डांबरीकरण. (२००४-०५)	12.00	1.20
३४	374	ठाणे	डेल्हारा धामणशेत मार्ग ०/०० ते १/०० भाग-१ मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.मोखाडा	9.90	0.99
३५	375	ठाणे	टेंभुर्ली ढाढरे मार्ग ग्रा.मा. १११ ता. शहापूर जि. ठाणे ०/७५० ते २/७५० कि.मी. चे मजबुतीकरण व डांबरीकरण. (२००४-०५)	19.90	1.99
३६	379	ठाणे	सातुर्ली ते चिखलीपाडा ग्रामा ५६ डांबरीकरण व मजबुतीकरण करणे ता.मोखाडा (कुपोषण)	9.90	0.99
३७	385	ठाणे	गीगांव आसनोली मार्ग ग्रा.मा.९६ कि.मी. ०/०० ते १/०० शहापूर तालुका जिल्हा ठाणे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२००४-०५)	12.00	1.20
३८	392	ठाणे	मुरबाड तालुक्यांतील ग्रामीण मार्ग १३६ झाडघर बनाचीवाडी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२००४-०५)	10.00	1.50
३९	393	ठाणे	मुरबाड तालुक्यांतील ग्रामीण मार्ग ३८ धसई महाज मांडवत या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२००४-०५)	10.00	1.50
४०	394	ठाणे	लेनाड (ख) नेहरोली -१/४५० ते २/८०० ग्रा.मा.८४ कि.मी. या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२००४-०५)	10.00	1.00
४१	395	ठाणे	किसाळ माळकीचापाडा या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२००४-०५)	10.00	1.50
४२	397	ठाणे	मुरबाड तालुक्यांतील चासोळे खुटल मार्गाचे ग्रा.मा.२९ मजबुतीकरण व डांबरीकरण. (२००४-०५)	10.00	1.50
४३	398	ठाणे	मुरबाड तालुक्यांतील माझगांव बंडपाडा मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२००४-०५)	10.00	1.50
४४	399	ठाणे	कल्लोले-बेटेगांव मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण. (२००४-०५)	9.90	1.49
४५	400	ठाणे	मुरबाड तालुक्यांतील माझगांव दहिवली मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण. (२००४-०५)	10.00	1.50
४६	402	ठाणे	मुरबाड तालुक्यांतील तळेगांव चासोल माग्र मजबुतीकरण व डांबरीकरण करणे इजिमा-१११. (२००४-०५)	10.00	1.50
४७	403	ठाणे	मुरबाड तालुक्यांतील सोनाळे पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण. (२००४-०५)	10.00	1.50
४८	404	ठाणे	मुरबाड तालुक्यांतील शिळघर किसळ मार्ग मजबुतीकरण व डांबरीकरण ग्रा.मा.११९ (२००४-०५)	10.00	1.50
४९	405	ठाणे	शेंद्रूण जांभे मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२००४-०५)	10.00	1.00
५०	406	ठाणे	मुरबाड तालुक्यांतील साई वेलूक रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२००४-०५)	10.00	1.50
५१	407	ठाणे	मुरबाड तालुक्यांतील न्याहडी मेडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२००४-०५)	10.00	1.50
५२	408	ठाणे	अस्वाली आश्रमशाळा रस्ताचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ७/०० ते ८/०००, इजिमा-७ ता. डहाणू ,	12.00	1.80
५३	409	ठाणे	उसे आश्रमशाळा रस्ताचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते ०/३००, ता. डहाणू ,	5.00	0.75

१	२	३	४	५	६
५४	410	ठाणे	अवधानी कातकरीपाडा रस्ताचे खडीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/७०० ते १/८००, ता. डहाणू,	17.00	2.55
५५	411	ठाणे	चेरीपरन कातकरीपाडा रस्ताचे खडीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/७०० ते १/८००, ता. डहाणू,	17.00	2.55
५६	412	ठाणे	दाभोण नाईकपाडा जोडरस्ता करणे कि.मी. ०/०० ते २/३००, ता. डहाणू,	15.00	2.25
५७	414	ठाणे	गंजाड दिवाणपाडा नाईकपाडा शेताचापाडा रस्ताचे खडीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते २/५००, ता. डहाणू,	37.50	5.63
५८	415	ठाणे	गंजाड डोंगरीपाडा जोडरस्ताचे खडीकरण व डांबरीकरण करणे ता. डहाणू,	30.00	4.50
५९	416	ठाणे	रा.म.मा.क्र.८ ते धानिवरी कातकरीपाडा रस्ता कि.मी. ०/०० ते ०/७०० ता. डहाणू,	12.00	1.80
६०	417	ठाणे	ओसरविरा कातकरीपाडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/९०० ते २/७०० ता. डहाणू,	30.00	4.50
६१	418	ठाणे	पवनचेरी कातकरीपाडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते २/६०० ता. डहाणू,	30.00	4.50
६२	419	ठाणे	सोगवा कोठारपाडा कातकरीपाडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते २/५०० ता. डहाणू,	37.50	5.63
६३	420	ठाणे	सोमटा कातकरीपाडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/०० ता. डहाणू,	15.00	2.25
६४	421	ठाणे	सोनाळे कातकरीपाडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/५०० ता. डहाणू,	20.00	3.00
६५	422	ठाणे	वधना रानशेत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते ०/२००ता. डहाणू,	4.00	0.60
६६	423	ठाणे	वाघाडी खाणिव कातकरीपाडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/००ता. डहाणू,	15.00	2.25
६७	436	ठाणे	खुटल आश्रमशाळा जोडरस्ता ता. मुरबाड कि.मी. ०/०० ते ०/७००. (२००५-०६)	9.90	1.49
६८	437	ठाणे	माल आश्रमशाळा जोडरस्ता ता. मुरबाड कि.मी. ०/०० ते ०/७००. (२००५-०६)	7.00	1.05
६९	438	ठाणे	मोरोशी आश्रमशाळा जोडरस्ता ता. मुरबाड कि.मी. ०/०० ते ०/७००. (२००५-०६)	9.90	1.49
७०	440	ठाणे	अघई आश्रमशाळा जोडरस्ता ता. शहापूर कि.मी.०/०० ते ०/३०० (२००५-०६)	3.00	0.30
७१	441	ठाणे	पिवळी आश्रमशाळा जोडरस्ता ता. शहापूर कि.मी.०/०० ते १/०० (२००५-०६)	5.00	0.50
७२	443	ठाणे	सुसरवाडी आश्रमशाळा जोडरस्ता ता. शहापूर कि.मी. ०/०० ते ०/२५०. (२००५-०६)	2.50	0.25
७३	448	ठाणे	कांदिवली करंजे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. १/५०० ते ३/५०० ता. वाडा	15.00	1.50
७४	449	ठाणे	पालघर तालुक्यातील चहाडे खडकोने तांदुळवाडी रस्त्यावरील किमी ७/८०० मधील पाण्याखाली जाणा-या व मोडकळीस आलेल्या मोरी ऐवजी स्लॅब डेन बांधणे , ता.पालघर (२००५-०६)	15.00	2.25
७५	450	ठाणे	इ.जि.मा.७३ कांदळी खु. ते घोटावडे मैदे केल्ले रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ग्रा.मा.१५, कि.मी.०/०० ते ३/००, ता.भिवंडी (२००५-०६)	40.00	6.00

१	२	३	४	५	६
७६	451	ठाणे	संगे भेकरीचापाडा जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. वाडा	19.90	1.99
७७	452	ठाणे	आपटी जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. वाडा	8.00	0.80
७८	453	ठाणे	निंबवली गारेलपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. वाडा	9.90	0.99
७९	454	ठाणे	किनलपाडा लाखमापूर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	14.00	1.40
८०	456	ठाणे	जामघर पापडेपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	15.00	1.50
८१	457	ठाणे	देवघर डाकेपाडा बिलोशी जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. वाडा	15.00	1.50
८२	458	ठाणे	बिलवली गैतालपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	15.00	1.50
८३	459	ठाणे	देवघर कातीपाडा जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.99
८४	460	ठाणे	नरपड वाकी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे इजिमा ८६ कि.मी. ०/०० ते १/००ता. डहाणू ,	9.90	1.49
८५	461	ठाणे	पालघर तालुक्यातील बेटेगांव पडघा रस्ता ची सुधारणा करणे . ग्रामा-४८, ता.पालघर (२००५-०६)	15.00	2.25
८६	462	ठाणे	पालघर तालुक्यातील आकेगांव वाडा खडकोली रस्ता इजिमा-३८ ची सुधारणा करणे, ता.पालघर (२००५-०६)	15.00	2.25
८७	464	ठाणे	पालघर तालुक्यातील बोइसर सालगांव राणीशिगांव रस्ता इजिमा-४१ ची सुधारणा करणे, ता.पालघर (२००५-०६)	15.00	2.25
८८	465	ठाणे	पालघर तालुक्यातील कोकणेर सागावे गिरनोली रस्त्याची सुधारणा करणे, ता.पालघर (२००५-०६)	19.90	2.99
८९	470	ठाणे	चांदरोटी माहुली रस्त्यावर नदीवर लहान पुल बांधणे. ता. शहापूर (२००५-०६)	19.90	1.99
९०	471	ठाणे	शिरोळ अजनूप मेंगाळपाडा रस्ता कि.मी. १/०० ते १/५००, २/०० ते ४/५००, ता.शहापूर (२००५-०६)	19.90	1.99
९१	474	ठाणे	सासवंद पाटीलपाडा धुंदलवाडी रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते १/५००ता. डहाणू ,	15.00	2.25
९२	476	ठाणे	शेरे प्राथमिक आरोग्य केंद्र जोडरस्ता ता. शहापूर कि.मी. ०/०० ते ०/३००. (२००५-०६)	3.00	0.30
९३	477	ठाणे	रा.म.मा.३ ते आसनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र जोडरस्ता ता. शहापूर कि.मी. ०/०० ते ०/८००. (२००५-०६)	9.90	0.99
९४	478	ठाणे	राज्यमार्ग ते शेंद्रूण प्राथमिक आरोग्य केंद्र जोडरस्ता ता. शहापूर कि.मी. ०/०० ते ०/८००. (२००५-०६)	2.00	0.20
९५	479	ठाणे	गातेस खु. जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.99
९६	480	ठाणे	नेहरोली डोंगरपाडा जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.99
९७	481	ठाणे	मांगाठणे प्रा. आ. उप केंद्र जोडरस्ता बांधणे कि.मी. ०/०० ते ०/४०० ता. वाडा जि. ठाणे	6.00	0.60
९८	482	ठाणे	नेहरोली प्रा. आ. उप केंद्र जोडरस्ता बांधणे कि.मी. ०/०० ते ०/३०० ता. वाडा जि. ठाणे	4.50	0.45



१	२	३	४	५	६
९९	483	ठाणे	कोडाळे चौधरपाडा जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. वाडा	9.90	0.99
१००	484	ठाणे	केलाचापाडा मारलेपाडा जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. वाडा	9.90	0.99
१०१	485	ठाणे	ऐना शिगांव रस्त्यावरील कि.मी. १/०० आणि ४/५०० मधील लहान पूलाचे रुंदीकरण करणे ता. डहाणू ,	7.00	1.05
१०२	488	ठाणे	मुरबाड तालुक्यातील ग्रा.मा.५२ ते देवलारवाडी जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कि.मी.०/०० ते १/५००	9.90	1.49
१०३	490	ठाणे	शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ सासेपाडा बिरवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी.०/०० ते २/००.	15.00	1.50
१०४	491	ठाणे	शहापूर तालुक्यातील मुसई कृष्णाचीवाडी ते चिंचवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी.२/०० ते ५/००.	15.00	1.50
१०५	492	ठाणे	बोर्डी जलवाई खुनवडी रस्त्याचे मजबुतीकरण करणे, ता. डहाणू , कि.मी. ०/०० ते ६/०००	15.00	2.25
१०६	493	ठाणे	जामशेत सावरपाडा रस्त्यावर कि.मी. ०/१०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे, ता. डहाणू ,	15.00	2.25
१०७	494	ठाणे	चिंचणी भंडारआळी ते मुस्लीम स्मशान रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता. डहाणू , कि.मी. ०/०० ते ०/४००	7.00	1.05
१०८	495	ठाणे	घोलवड स्टेशन ते रेल्वेफाटक रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता. डहाणू , कि.मी. ०/०० ते ०/३००	5.00	0.75
१०९	496	ठाणे	मुरबाड तालुक्यातील फांगळेशी ते भिकारवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कि.मी.०/०० ते १/००	15.00	2.25
११०	498	ठाणे	शहापूर तालुक्यातील किन्हवली खोरीचापाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी.०/०० ते ०/७००.	9.90	1.00
१११	499	ठाणे	मुरबाड तालुक्यातील शिवळे, माल्हेड ते खांडपे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे.	9.90	1.49
११२	500	ठाणे	मुरबाड तालुक्यातील थिटबी ते दिवाणपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कि.मी.१/०० ते ४/४००	9.90	1.49
११३	502	ठाणे	शहापूर तालुक्यातील मळेगाव ते लवले रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी.०/०० ते २/००.	15.00	1.50
११४	503	ठाणे	रायपाडा तणाशी चिंचणी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता. डहाणू , कि.मी. ०/०० ते ३/००	15.00	2.25
११५	504	ठाणे	चंडीगांव वासगांव तणाशी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता. डहाणू , कि.मी. ०/०० ते ४/५००	15.00	2.25
११६	506	ठाणे	मुरबाड तालुक्यातील प्र.जि.मा.५६ ते वाघीवली जोडरस्त्याचे (ग्रा.मा.७९) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कि.मी.०/०० ते १/२००	9.90	1.49
११७	509	ठाणे	शहापूर तालुक्यातील शिलोत्तर ते शिवनेरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी.०/०० ते २/००.	15.00	1.50
११८	511	ठाणे	चिंचणी भाटीपाडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/३००, ता. डहाणू ,	15.00	2.25

१	२	३	४	५	६
११९	515	ठाणे	मुरबाड तालुक्यातील देवगांव ते नांदेनीजोड रस्त्याचे (ग्रा.मा.५३) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कि.मी.०/०० ते ३/००	15.00	2.25
१२०	518	ठाणे	शहापूर तालुक्यातील शिरोळ ते भगतपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी.०/०० ते ४/००.	15.00	1.50
१२१	520	ठाणे	जांभूगांव मिनारी नागबंध रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता. डहाणू, कि.मी. ०/०० ते २/५००	15.00	2.25
१२२	521	ठाणे	वाडा शिवाजीनगर ते गायत्री नगर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/० ते २/०० ता. वाडा	15.00	1.50
१२३	522	ठाणे	पालघर तालुक्यातील बांधण जोडरस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते १/६००	28.00	4.20
१२४	523	ठाणे	पालघर तालुक्यातील साखरे पोचमार्गाची सुधारणा करणे कि मी ०/०० ते १/५००	15.00	2.25
१२५	527	ठाणे	शहापूर तालुक्यातील खराडे आंबेखोर टाकीपठार रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी. २/६०० ते ५/००.	15.00	1.50
१२६	528	ठाणे	चावे मुहे ते खलिंग रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/० ते २/००	15.00	2.25
१२७	529	ठाणे	शहापूर तालुक्यातील सो खारांगण रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी.०/०० ते ३/००.	15.00	1.50
१२८	530	ठाणे	वनई हनुमान नगर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता. डहाणू, कि.मी. ०/०० ते ३/००	15.00	2.25
१२९	531	ठाणे	कुडूस कोंडला रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते ३/००, ता.वाडा	15.00	1.50
१३०	533	ठाणे	शहापूर तालुक्यातील प्रजिमा-४८ ते साकडबाव जांभुलवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी. २३/०० ते २४/००.	15.00	1.50
१३१	534	ठाणे	शहापूर तालुक्यातील बिरवाडी ते मॅगाळपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी.०/०० ते	12.00	1.20
१३२	535	ठाणे	डहाणू तालुक्यातील आंबेसरी खडकीपाडा रस्त्याचे बांधकाम करणे, ता. डहाणू, कि.मी. ०/०० ते १/५००	15.00	2.25
१३३	542	ठाणे	दिघाशी भाईरपाडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/० ते १/००	15.00	2.25
१३४	543	ठाणे	शहापूर तालुक्यातील वाशाळा ते सुसरवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी.	15.00	1.50
१३५	544	ठाणे	भिवंडी तालुक्यातील अंबाडी दिघाशी सावरोली रस्ता प्रजिमा. ४३ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी. ९/६०० ते १२/००	15.00	2.25
१३६	545	ठाणे	नरपड साखरदंड केदारपाडा हड्डपाडा रस्त्याचे बांधकाम करणे, ता. डहाणू, कि.मी. ०/०० ते ३/००	15.00	2.25
१३७	549	ठाणे	शहापूर तालुक्यातील धसई ते थालक्याचापाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी.२/०० ते ३/५००.	15.00	1.50
१३८	551	ठाणे	शहापूर तालुक्यातील प्रजिमा-४८ ते चिल्हार रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी.०/६०० ते १/७००.	15.00	1.50

१	२	३	४	५	६
१३९	552	ठाणे	भिवंडी तालुक्यातील अंबाडी दिघाशी सावरोली रस्ता प्रजिमा. ४३ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी. ०/०० ते २/००	15.00	2.25
१४०	553	ठाणे	बोर्डी बाभुळपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता. डहाणू , कि.मी. ०/०० ते २/८००	15.00	2.25
१४१	562	ठाणे	शहापूर तालुक्यातील शेणवा ते खैरे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. कि.मी.०/०० ते ३/००.	15.00	1.50
१४२	563	ठाणे	लष्करी खुनवडे रस्त्याचे बांधकाम करणे, ता. डहाणू , कि.मी. ०/०० ते १/५००	15.00	2.25
१४३	628	रायगड	कर्जत तालुक्यातील कोलीवली व पिंपळोली गावादरम्यान एकपदरी पुल बांधणे	19.90	2.99
१४४	646	रायगड	पाथ्रज आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ता.कर्जत	5.50	0.83
१४५	647	रायगड	भालीवली आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ता.कर्जत	6.00	0.90
१४६	648	रायगड	रा.म. ६० ते तरेघर या जोडरस्ता करणे, ता.रोहा	20.00	3.00
१४७	649	रायगड	रा.म.९२ ते खारपट्टी चा जोडरस्ता करणे, ता.रोहा	20.00	3.00
१४८	650	रायगड	खारगांव आदिवासी रस्त्याचे बांधकाम करणे, ता.रोहा	11.00	1.65
१४९	651	रायगड	इजिमा-३० ति कुंभारशेत रस्त्याचे बांधकाम करणे, ता.सुधागड	6.60	0.99
१५०	652	रायगड	सुधागड तालुक्यातील इजिमा-३० ते मदाळी रस्त्याचे बांधकाम करणे, जि.रायगड	12.00	1.80
१५१	660	रायगड	वासवगांव ते ढेबेवाडी रस्त्याचे बांधकाम करणे	5.00	0.75
१५२	662	रायगड	कपिलगाववाडी ते साळेंदे जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ता.पेण	15.50	2.33
१५३	664	रायगड	फणसवाडी ते आदिवासी रस्त्याचे बांधकाम करणे, ता.पेण	19.90	2.99
१५४	665	रायगड	रेवळी आदिवासीवाडी अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे, ता.पेण	21.10	3.17
१५५	666	रायगड	बोरावाडी आदिवासी पाडीच्या रस्त्याचे बांधकाम करणे, ता.पेण	15.00	2.25
१५६	667	रायगड	हेटवणे कॉलनी ते फणसवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता.पेण	33.70	5.06
१५७	669	रायगड	सुधागड तालुक्यातील कुंभारशेत ते कातरवाडी रस्त्याचे बांधकाम करणे, जि.रायगड	6.75	1.01
१५८	670	रायगड	सुधागड तालुक्यातील मढाळी ते आदिवासीवाडी रस्त्याचे बांधकाम करणे, जि.रायगड	9.30	1.40
१५९	671	रायगड	सुधागड तालुक्यातील उध्द ते चेरफवाडी रस्त्याचे बांधकाम करणे	20.00	3.00
१६०	672	रायगड	सुधागड तालुक्यातील उध्द ते कातकरवाडी रस्त्याचे बांधकाम करणे, जि.रायगड	20.00	3.00
१६१	673	रायगड	सुधागड तालुक्यातील उध्दर ते रामेश्वरवाडी रस्त्याचे बांधकाम करणे, जि.रायगड	75.00	11.25
१६२	674	रायगड	सुधागड तालुक्यातील उध्दर ते शिरसेवाडी रस्त्याचे बांधकाम करणे, जि.रायगड	11.25	1.69
१६३	675	रायगड	सुधागड तालुक्यातील झाप ते सिध्देश्वर खुर्द रस्त्याचे बांधकाम करणे, जि.रायगड	50.00	7.50
१६४	676	रायगड	रा.म. ९२ ते दापोड रस्त्याचे बांधकाम करणे, ता.सुधागड	20.00	3.00
१६५	677	रायगड	साळाव आदिवासीवाडी रस्त्याचे बांधकाम करणे, ता.मुरुड	5.00	0.75
१६६	678	रायगड	वळके आदिवासी रस्त्याचे बांधकाम करणे, ता.मुरुड	9.90	1.49
१६७	679	रायगड	वळसे शिरगांव रस्त्याचे बांधकाम करणे, ता.मुरुड	5.00	0.75

१	२	३	४	५	६
१६८	719	नाशिक	प्रजिमा-३९ ते जांबुदके रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणें किमी ०/०० ते २/५०० इजिमा-५७	14.34	2.15
१६९	735	पुणे	तळपेवाडी ते माळीणफाडा प्रजिमा ५ किमी २०.०० ते २३.०० सुधारणा करणे	15.00	2.25
१७०	739	पुणे	डिंभे बोरघर तिफाड आहुपे प्रजिमा-५ मधील आंबडे ते कोंढरे घाटमाथा किमी २४/०० ते २८/०० ची सुधारणा करणें ता.आंबेगांव	19.90	2.99
१७१	742	पुणे	डिंभे ते गोहे (खु) ते उपळवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा २ आंबेगांव	24.90	3.74
१७२	743	पुणे	बोरघर ते तळपेवाडी प्रजिमा-५ ची सुधारणा करणे उर्वरित लांबी २.०० किमी ता.आंबेगांव	19.90	2.99
१७३	744	पुणे	तिरफाड ते पिंपरगणे आहुपे रस्ता प्रजिमा-५ वर व अवघड वळणाची सुधारणा करणे	24.90	3.74
१७४	747	पुणे	आहुपे रस्ता ते डोन कापुरवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ०/०० ते ३/५००	19.90	2.99
१७५	756	पुणे	वैदवाडी ढाकळे मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणें (ग्रामा ११०) भाग-१ किमी ३.०० ता आंबेगांव	19.90	2.99
१७६	763	पुणे	डिंबेघरण बोरघर अहुपे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणें २२/३०० ते २४/००	19.90	2.99
१७७	764	पुणे	येणेरे पारुडे कळंब रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे प्रजिमा ६ किमी १६/६०० ते १८/००	19.90	2.99
१७८	765	पुणे	पाटण पिंप्री मार्ग ग्रामीण मार्ग किमी ०/०० ते १/६०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	2.25
१७९	766	पुणे	सेनकरवाडी ते कायेळी मार्ग जिल्हा पुणे या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	2.25
१८०	767	पुणे	उगलेवाडी शिगाडवाडी सुपेवाडी मार्ग ओडीअर २५ किमी ०/० ते ३/० या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	2.25
१८१	768	पुणे	बोरघर काळवाडी मार्ग ग्रामा किमी ०/० ते २/० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	2.25
१८२	769	पुणे	कहू ते कोयाळी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणें	15.00	2.25
१८३	770	पुणे	सुपेवाडी फाटा ढाकाळे मार्ग प्रजिमा १० बी किमी ३/८०० ते ५/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	2.25
१८४	771	पुणे	प्रजिमा ५ ते न्हावेद मार्ग ग्रामा ७० ०/० ते २/६०० ची सुधारणा करणे	15.00	2.25
१८५	774	पुणे	मंचर भिमाशंकर मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रा.मा ५३ किमी २५/०० ते २७/००	15.00	2.25
१८६	775	पुणे	डिंभे बोरघर आहुपे रस्ता प्रजिमा-५ किमी ४/५०० ते ५/५०० किमी ९/०० ते ९/५०० ते १८/०० ते २०/००	19.90	2.99
१८७	776	पुणे	डिंभे बोरघर तिरपाड आहुपे रस्ता प्रजिमा-५ किमी २७/०० ते २८/०० किमी ४२/०० ते ४५/०० ता.आंबेगांव	19.90	2.99
१८८	778	पुणे	कोळवाडी पानसरेवाडी घोडेगांव रस्ता ग्रामा २११	19.90	2.99
१८९	779	पुणे	माळीणफाटा ते माळीणघाट सुधारणा करणे ग्रामा ३५ किमी ०/० ते २/००	15.00	2.25
१९०	780	पुणे	म्हाळंगे पाटण रस्ता किमी ०/०० ते २/६००	19.00	2.85
१९१	781	पुणे	पिंपरगणे ते वाघोबाची वाडी किमी ०/०० ते १/५००	16.00	2.40

१	२	३	४	५	६
१९२	७९५	पुणे	चाकण गडद वांद्रे रस्ता भाग वांद्रे ते तोरेणे खुर्द किमी ४५/०० ते ४५/०० प्रजिमा १७ सुधारणा करणे	३०.००	४.५०
१९३	७९६	पुणे	सुपे कुडे येणवे रस्त्याची सुधारणा करणें प्रजिमा १० अ किमी ९/०० ते १२/०	३०.००	४.५०
१९४	७९७	पुणे	काकुबाईखिंड ते खरपुड रस्त्या ग्रामा ७१ किमी ०/० ते २/२००	१९.९०	२.९९
१९५	७९८	पुणे	रा.मा. ५४ ते भिवेगांव रस्ता ग्रामा ६१ किमी ०/० ते १/२००	१५.००	२.२५
१९६	७९९	पुणे	घोटवडी ते धामणगांव रस्त्यांची सुधारणा करणे ग्रामा २६ किमी ०/० ते ५/०	१९.९०	२.९९
१९७	८००	पुणे	डेहणे नायफड धोबेवाडी रस्ता इजिमा २७ भाग २ किमी ५/५०० ते ८/००	१९.९०	२.९९
१९८	८०१	पुणे	कलमोडी घाट ते धामणगांव रस्ता इजिमा २९ किमी ४/०० ते ५/९००	१९.९०	२.९९
१९९	८०२	पुणे	कारकुडी जोड रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा ३६ किमी ०/०० ते ५/५००	१९.९०	२.९९
२००	८०३	पुणे	वेताळे कहु कोयाळी साबुर्डी ते प्रजिमा १० अ रस्ता ग्रामा १० लांबी ६.०० किमी	१९.९०	२.९९
२०१	८०४	पुणे	खरोशी धारेवाडी तळपेवाडी रस्ता ग्रामा ६८ लांबी ५ किमी	१९.९०	२.९९
२०२	८०५	पुणे	रा.मा ५४ ते खालचे भोमोळे रस्ता ग्रामा ३७ किमी ०/० ते १/०	१५.००	२.२५
२०३	८०६	पुणे	वादळ ते तळपेवाडी रस्ता भाग २ ग्रामा १०१ किमी १/५०० ते ४/००	१९.९०	२.९९
२०४	८०७	पुणे	डेहणे नायफड धोबेवाडी रस्ता इजिमा २७ भाग १ किमी १/० ते २/८००	१९.९०	२.९९
२०५	८१३	पुणे	टोकावडे कारकुडी जोड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	१९.९०	२.९९
२०६	८१४	पुणे	काकुबाईखिंड ते खरपुड रस्त्याचे डांबरीकरण करणें किमी २/२०० ते ४/१००	१९.९०	२.९९
२०७	८१५	पुणे	धामणगांव घोटवडी रस्त्याची सुधारणा करणे भाग-२	१९.९०	२.९९
२०८	८१६	पुणे	तोरणेखुर्द ते वांद्रे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण प्रजिमा १७	१९.९०	२.९९
२०९	८४७	अहमदनगर	प्रजिमा-१७ शेलविहिरे रस्ता कि.मी.०/४०० ते २/०० (ग्रामा-१७७) चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता.अकोले.	९.००	१.३५
२१०	८९३	अहमदनगर	वाकी देवगांव पिंपळगांव नाकविदा रस्ता.(प्रजिमा-१७) कि.मी.१४/० ते १६/००. मजबुतीकरण व डांबरीकरण ता.अकोले.	६.००	०.९०
२११	८९५	अहमदनगर	वाकी देवगांव पिंपळगांव नाकविदा रस्ता.(प्रजिमा-१७) कि.मी.१६/० ते १७/००. मजबुतीकरण व डांबरीकरण ता.अकोले.	६.००	०.९०
२१२	८९८	अहमदनगर	राजुर ते चितळवेडे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण सुधारणा करणे. किमी १/०० ते ४/००.(ग्रामा) ता.अकोले.	७.००	१.०५
२१३	९०५	अहमदनगर	चिंचवणे ते शेलद (ग्रामा-४३) किमी ६/७०० ते ९/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता.अकोले.	६.००	०.९०
२१४	९०६	अहमदनगर	प्रजिमा-२० माणिकओझर वाघ्याचा माळ व कुमशेत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे. किमी २१/० ते २४/०० ता.अकोले.	६.००	०.९०
२१५	९०७	अहमदनगर	प्रजिमा-२० ते वाघदरी शिंदे पिंप्री घोटी पैठण (ग्रामा-६५) किमी ९/५०० ते १२/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता.अकोले.	८.००	१.२०
२१६	९०८	अहमदनगर	प्रजिमा-२० माणिकओझर वाघ्याचा माळ ते कुमशेत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे. किमी २४/०० ते २६/०० ता.अकोले.	६.००	०.९०
२१७	९१९	अहमदनगर	कोठवाडी ते गोंदोशी मार्ग खडीकरण व डांबरीकरण करणे.किमी ०/० ते १/२५० (ग्रामा-१३४) ता.अकोले.	८.००	१.२०
२१८	९२१	अहमदनगर	शेलद ते मचकरवाडी रस्ता. किमी ०/० ते २/५०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता.अकोले.	९.००	१.३५

१	२	३	४	५	६
२१९	९२५	अहमदनगर	राजुर चितळेवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ग्रामा-३२ कि.मी.२/५०० ते ४/१०० ता.अकोले	15.00	2.25
२२०	९२६	अहमदनगर	चिंचवणे साकिरवाडी गोंदोशी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ग्रामा-५८ ता.अकोले. कि.मी.३/०० ते ४/००	10.00	1.50
२२१	९४१	अहमदनगर	राम-२१ ते भोजदरी मोर्चवाडी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. इजिमा-१४८ कि.मी. ०/००० ते ३/०००	19.90	2.99
२२२	९४२	अहमदनगर	प्रजिमा-२० ते वाघदरी ते शिंदे पिंपरी घोटी पैठण मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ग्रामा-३२ कि.मी.७/५०० ते ९/५०० ता.अकोले. जि.अ.नगर	19.90	2.99
२२३	९४५	अहमदनगर	प्रजिमा-२० साकीरवाडी मेचकरवाडी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (ग्रामा-५१) कि.मी.३/०० ते ६/०० ता.अकोले जि.अ.नगर	19.90	2.99
२२४	९४९	अहमदनगर	राजुर तोलारखिड मार्गाचे मजबुतीकरण करणे व खडीमिश्रीत डांबर टाकणे.(प्रजिमा-२०) कि.मी.८/२०० ते १०/००	15.00	2.25
२२५	९५०	अहमदनगर	वाकी देवगांव पिंपळगांव नाकविदा मार्गाचे मजबुतीकरण व खडीमिश्रीत डांबर टाकणे. (प्रजिमा-१७) कि.मी.२२/०० ते २४/००	15.00	2.25
२२६	९५२	अहमदनगर	प्रजिमा-२० ते मावेशी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ग्रामा-५४ कि.मी.०/०० ते ३/५००	12.00	1.80
२२७	९५४	अहमदनगर	राजुर तोलारखिड मार्गावर आधार भिंतीचे बांधकाम करणे. प्रजिमा-२०)	10.00	1.50
२२८	९५५	अहमदनगर	राजुर तोलारखिड मार्गावर आधार भिंतीचे बांधकाम करणे व गटार बांधणे. प्रजिमा-२०)	10.00	1.50
२२९	९७२	अहमदनगर	प्रजिमा २० वाघ्या ते कुमशेत रस्ता कि मी २१/६०० ते २३/०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	14.00	2.10
२३०	९७३	अहमदनगर	मवेशी ते बठण रस्ता किमी ३/०० ते ४/२००मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.अकोले	14.00	2.10
२३१	९७७	अहमदनगर	खडकी शिसवद आंबीत रस्ता कि मी ६/८६० ते ९/२०० मजबुतीकरण व डांबरकरण करणू ता.अकोले	10.00	1.50
२३२	९७८	अहमदनगर	रा मा ४४ ते देशमुखवाडी रस्त्यावरील शिल्लक लांबी (१.०० कि मी ) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	7.00	1.05
२३३	९८३	अहमदनगर	शेनित ते तळपे वाडी रस्त्यावर जलसेतुवर बांधकाम करणे. ता.अकोले.	12.00	1.80
२३४	९८५	अहमदनगर	शेलद ते मचकरवाडी रस्ता. किमी १/४०० ते २/५०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता.अकोले.	8.00	1.20
२३५	९८७	अहमदनगर	कौठेवाडी ते साकिरवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	12.00	1.80
२३६	९८९	अहमदनगर	प्रजिमा-२० ते वाघ्या कामशेत रस्ता. कि.मी.१८/६०० ते २१/०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	10.00	1.50
२३७	९९३	अहमदनगर	जिल्हा हद्द ते शेलद मचकरवाडी रस्ता कि.मी. १/४०० ते २/५०० मधे सुधारणा करणे	9.90	1.49
२३८	९९८	अहमदनगर	जामगांव कोतुळ रस्ता. कि.मी.०/० ते १०/० मध्ये सुधारणा करणे.	10.00	1.50
२३९	१००७	अहमदनगर	पाचनई अंबित रस्ता कि.मी.०/० ते ४/० ची सुधारणा करणे	9.90	1.49
२४०	१००८	अहमदनगर	रा.मा.२१ ते मन्याळे रस्ता कि.मी. ०/०० ते १/२०० ची सुधारणा करणे.	9.90	1.49
२४१	१०१२	अहमदनगर	वारंधुशी ते भैरवनाथवाडी रस्त्याची सुधारणा करणे	9.90	1.49
२४२	१०१३	अहमदनगर	आंबड पाडाळणे शेलद रस्ता कि.मी.५/० ते ६/५०० व ८/० ते ९/० ची सुधारणा करणे	9.90	1.49
२४३	१०१४	अहमदनगर	रतनवाडी ते कोलतवाडी रस्त्याची सुधारणा करणे	9.90	1.49
२४४	१०१५	अहमदनगर	ठाणगांव म्हळुंगी ते तिरडे रस्ता कि.मी. ०/०० ते १/५०० खडीकरण व डांबरीकरण करणे.	9.90	1.49
२४५	१०१६	अहमदनगर	तिरडे ते दन्याचीवाडी रस्त्याची सुधारणा करणे.	9.90	1.49

१	२	३	४	५	६
२४६	१०१८	अहमदनगर	सांगवी ते खिरविरे रस्ता कि.मी. ०/०० ते १/५०० खडीकरण व डांबरीकरण करणे.	9.90	1.49
२४७	१०१९	अहमदनगर	गोडेवाडी ते जांभळेवाडी रस्त्याची सुधारणा करणे	9.90	1.49
२४८	१०२१	अहमदनगर	लहीत बु" ते लहीत खु" रस्ता कि.मी. २/०० ते ३/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	9.90	1.49
२४९	१०२३	अहमदनगर	घोटकरवाडी ते केळी रस्ता कि.मी.०/० ते १/० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	9.90	1.49
२५०	1058	नाशिक	अंबाठा खुंटविहिर डोल्हारे पिंपरी सैय्यद मार्गावर मोरीचे बांधकाम करणे	12.00	1.80
२५१	1071	नाशिक	रामा २२ ते गोंदे रस्त्याचे बांधकाम करणें पुल व पाईप व मोन्या बांधणें किमी ०/०० ते ३/०० ता.पेठ (९८-९९)	65.00	9.75
२५२	1127	नागपूर	चोरविहिरा पोचमार्गाचे डांबरीकरणांसह बांधकाम	19.90	1.99
२५३	1142	नाशिक	ठाणगांव राक्षसभुवन रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे मोन्या बांधणें	25.00	3.75
२५४	1143	नाशिक	रामा-२१ ते दापोरा रस्त्यावर पुल मो-यांचे बांधकामासह रस्त्यांची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते २/५००	24.90	3.74
२५५	1143	नाशिक	रामा २१ ते दापोरा रस्त्याचे ग्रामा ७२ किमी ०/० ते २/५०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व पॅलशिप बांधणे	24.90	3.74
२५६	1145	नाशिक	भागओहोळ ते वटकपाडा वळण रस्त्यांचे मो-यांचे बांधकामासह सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ३/००	24.90	3.74
२५७	1153	नाशिक	रा.मा.१८ ते कातळगांव रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.कळवण	15.00	2.25
२५८	1178	नाशिक	भेगू गावाजवळ वाझडी नदीवन लहान पूलाचे बांधकाम करणे	19.90	2.99
२५९	1184	नाशिक	वांगणसुळे ते दोडीपाडा इजिमा-१४४ ची सुधारणा करणे	19.90	2.99
२६०	1189	नाशिक	नार नदीवर माणी खोबडा धुरापाडा रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे ता.सुरगाणा	67.76	10.16
२६१	1226	नाशिक	पेठ तोरंगण इरसूल रस्त्यावर नवीन खडी मिश्रीत डांबर टाकणे प्रजिमा ६८ किमी १२/०० ते १५/०० (जुन २००४)	24.90	3.74
२६२	1241	नाशिक	प्रजिमा ६८ ते भुवन आडगांव रस्ता किमी ४/०० ते ७/८०० ता.पेठ नव्याने खडी मिश्रीत डांबर टाकणे (जुन २००४)	19.90	2.99
२६३	1242	नाशिक	वरखेडा ते मातेरेवाडी मार्ग किमी ०/०० ते ३/५०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणें, ता.दिंडोरी	19.90	2.99
२६४	1246	नाशिक	विसापूर ते रंगापूर पाडा रस्ता ग्रामा १२४ चे खडीकरण व डांबरीकरण करणें किमी ०/०० ते २/०० ता.कळवण	15.00	2.25
२६५	1251	नाशिक	देवसाने आश्रमशाळा जोडरस्ता सुधारणा करणे (ग्रामा-८४)	12.00	1.80
२६६	1252	नाशिक	मोखनळ आश्रमशाळा जोडरस्ता सुधारणा करणे	12.00	1.80
२६७	1253	नाशिक	ठेवणपाडा आश्रमशाळा जोडरस्ता सुधारणा करणे	7.00	1.05
२६८	1254	नाशिक	भनवड ननाशी रस्ता प्रजिमा-७९ किमी ०/० ते ३/० ची सुधारणा करणे	19.90	2.99
२६९	1255	नाशिक	बोपेगांव जोपूळ रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते ३/५०० प्रजिमा-४	19.90	2.99
२७०	1260	नाशिक	तालुकाहद्द ते खेडगांव रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/० ते ३/५०० प्रजिमा ६९ ता.दिंडोरी	19.90	2.99

१	२	३	४	५	६
२७१	1261	नाशिक	तिसगांव बहादुरी रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते ३/५०० प्रजिमा - ३९ ता.दिडोरी	19.90	2.99
२७२	1262	नाशिक	वलखेड निगडोळ रस्त्याची सुधारणा करणे किमी ८/० ते ११/००	19.90	2.99
२७३	1264	नाशिक	टिटवे आश्रमशाळा जोडरस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण व मोन्या बांधणे	15.00	2.25
२७४	1271	नाशिक	अलियाबाद जाड गोळवाड बोन्हाटे ते चिवटीबारी रस्ता प्रजिमा १ कि.मी ८/१०० मध्ये लहान पुल बांधणे	19.90	2.99
२७५	1272	नाशिक	अलियाबाद जाड गोळवाड बोन्हाटे ते चिवटीबारी रस्ता प्रजिमा १ कि.मी ५/४०० मध्ये लहान पुल बांधणे	24.90	3.74
२७६	1281	नाशिक	पेठ तोरंगण इरसूल रस्त्याची सुधारणा करणे किमी १२/०० ते १४/५००	19.90	2.99
२७७	1287	नाशिक	प्रजिमा ५९ ते पत्र्याचा पाडा खरोली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व तळफरशी बांधणे किमी ०/० ते २/५००	19.90	2.99
२७८	1290	नाशिक	ब्राम्हणवाडे ते पिंपळद रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/० ते ४/००	19.90	2.99
२७९	1291	नाशिक	प्रजिमा ६१ ते मालेगांव वाघेरा रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते ३/००	18.00	2.70
२८०	1296	नाशिक	शिवरे गोवंडी रस्त्यावर शिवे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे (इजिमा-५७) ता.चांदवड	35.00	5.25
२८१	1297	नाशिक	दुधखेडे तपनपाडा मुलाने फाटा (तालुका हद्द) रस्त्यावर शिवरे गावाजवळ तळफरशीचे बांधकाम करणे किमी ०/०० ते ३/००	19.90	2.99
२८२	1300	नाशिक	जांबुटके दह्याने रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व मोन्या बांधकाम करणे किमी ०/०० ते २/५००	11.50	1.73
२८३	1301	नाशिक	प्रजिमा-७० ते धोंडवा ते हद्दी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व मोन्या बांधकाम करणे किमी ०/०० ते ४/५००	19.90	2.99
२८४	1302	नाशिक	प्रजिमा-७० ते दह्याने रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व मोन्या बांधकाम करणे किमी ०/०० ते २/००	12.00	1.80
२८५	1303	नाशिक	बहादुरी चिखलांचे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व मोन्या बांधकाम करणे किमी ०/०० ते ९/००	6.00	0.90
२८६	1304	नाशिक	प्रजिमा-७० जेतापूर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व मोन्या बांधकाम करणे किमी ०/०० ते ३/५००	13.50	2.03
२८७	1305	नाशिक	चिख लांबे जुबुटके रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व मोन्या बांधकाम करणे किमी ०/०० ते ३/०० इजिमा ५७	19.90	2.99
२८८	1306	नाशिक	इंदिरानगर गोमाची पाडा ते प्रजिमा ७० रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व मोन्या बांधणे किमी ०/०० ते ४/००	19.90	2.99
२८९	1307	नाशिक	प्रजिमा-७० व शिवरे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व मोन्या बांधणे किमी ०/०० ते २/००	12.00	1.80
२९०	1308	नाशिक	शिवरे गोवंडी रस्त्यावर तालुका हद्द रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व मोन्या बांधकाम करणे किमी ०/०० ते २/०० (इजिमा- ५७)	12.00	1.80
२९१	1309	नाशिक	अलियाबाद जाड गोळवाड बोन्हाटे ते चिवटीबारी रस्ता प्रजिमा १ कि.मी ११/०० ते ११/६०० चिवटीबारी घाटाची सुधारणा करणे.	26.00	3.90
२९२	1310	नाशिक	प्रजिमा ६१ ते राजेवाडी रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/० ते ३/५००	15.00	2.25



१	२	३	४	५	६
२९३	1311	नाशिक	इंदिरानगर गोमाची पाडा ते प्रजिमा ७० रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व मोऱ्या बांधणे किमी ०/०० ते ४/००	19.90	2.99
२९४	1312	नाशिक	रामा १६ ते जामोटी रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते ०/८००	9.90	1.49
२९५	1313	नाशिक	जांबुटके चिखलांबे व शिवरे रस्ता किमी ११/२०० ते १३/५०० इजिमा ५७ सुधारणा करणे	19.90	2.99
२९६	1315	नाशिक	दसवेल भिलवाड शेवरे रस्ता इजिमा-३ कि.मी. ७/०० ते ८/३०० चे जलनिस्सारणाचे कामासह मजबुती करणे व डांबरीकरण करणे	19.90	2.99
२९७	1317	नाशिक	पिंपळगांव जोपूळ दिंडोरी रस्त्यावर पालखेड गावाजवळ मोठा पुल बांधणे प्रजिमा-३८	125.00	18.75
२९८	1318	नाशिक	रामा ३० ते धाडोशी रस्त्यावर फरशी बांधणे व मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	2.25
२९९	1319	नाशिक	गोळवाड ते देवळपाडा रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी ०/०० ते १/५००	9.90	1.49
३००	1320	नाशिक	वडनेर भैरव खेडगांव लखमापूर फाटा रस्त्याची किमी ७/०० ते १२/०० ची सुधारणा करणे प्रजिमा-६९	15.00	2.25
३०१	1321	नाशिक	दिंडोरी उमराळे रस्ता प्रजिमा ३८ मि ४/०० ते ८/०० ची सुधारणा करणे	15.00	2.25
३०२	1322	नाशिक	जांबुटके चिखलांबे व शिवरे रस्ता आंबुटके गावाजवळ एक लहान पुल २ तळ फरशी बांधणे किमी ११.०० ते १३.५००	19.90	2.99
३०३	1324	नाशिक	दुधाखेडा ते शेळकेवाडी रस्ता किमी १/३०० ते २/२०० ग्रामा ५८ ची सुधारणा करणे	15.00	2.25
३०४	1325	नाशिक	सोनजांब ते सोनजांब फाटा रस्त्याचे सुधारणा करणे प्रजिमा ३९	19.90	2.99
३०५	1331	नाशिक	मोहपाडा हळदबर्डा वडाळा रस्त्यावर मोहपाडा गावाजवळ गिरणां नदीवर लहान पुल बांधणे ता.कळवण	19.90	2.99
३०६	1334	नाशिक	प्रजिमा-७० ते हद्दी जैतापूर रस्ता किमी १/४०० ते ३/५०० इजिमा-१४८ ची सुधारणा करणे	19.90	2.99
३०७	1335	नाशिक	बाऱ्हे ननाशी गोळशी आंबेगण रस्ता प्रजिमा ८४ किमी १६/०० ते २०/०० ची सुधारणा करणे	15.00	2.25
३०८	1336	नाशिक	प्रजिमा ४ ते वडाळावणी रस्त्यावर तळफरशीचे बांधकाम करणे ता.कळवण	9.00	1.35
३०९	1337	नाशिक	दुधाखेडा ते तपणपाडा ते मुळाचे फाटा ता.हद्द रस्ता किमी १/३०० ते २/२०० ग्रामा ७८ ची सुधारणा करणे	19.90	2.99
३१०	1338	नाशिक	इजिमा-३ ते तुंगणदिगर रस्ता किमी ०/०० मध्ये तळफरशी बांधणे	9.90	1.49
३११	1344	नाशिक	केरसाणे मुंगसे मुल्हेर रस्त्यावर किमी ३७/०० ते ३७/७५० चे रुंदीकरणे व डांबरीकरणे करणे	9.90	1.49
३१२	1345	नाशिक	मोहळांगी ते हरणबारी रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते १/८००	15.00	2.25
३१३	1346	नाशिक	अलियाबाद जाड गोळवाड बोऱ्हाटै ते चिवटीबारी रस्ता प्रजिमा १ कि.मी. २/२०० ते ४/०० व स्लॅब ड्रेन बांधणे	19.90	2.99
३१४	1347	नाशिक	चणकापुर ओझर बोरदैवत देवळी खिराड रस्ता प्रजिमा ८ रस्त्यावर किमी १/७०० वर फरशी पुलाची पुर्नबांधणी करणे ता.कळवण	15.00	2.25
३१५	1350	नाशिक	प्रजिमा ६१ ते काशिदपाडा रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/० ते १/००	15.00	2.25
३१६	1353	नाशिक	प्रजिमा-७० शिवरे रस्ता किमी १/१०० ते १/२०० ची सुधारणा करणे ग्रामा-१५३	15.00	2.25

१	२	३	४	५	६
३१७	1353	नाशिक	प्रजिमा-७० दुह्याने ते बहादुरी रस्ता किमी १/१०० ते २/८०० ग्रामा ८१ ची सुधारणा करणै व लहान पुल बांधणे	15.00	2.25
३१८	1354	नाशिक	लखमापूर फाटा खेडगांव रस्त्याची किमी ०/०० ते १२/०० ची सुधारणा करणे	15.00	2.25
३१९	1356	नाशिक	काजोली ते खरोली रस्त्यावर मोन्यासह मजबुतीकरण व डांबरीकरणे करणे किमी ३/५०० ते ५/००	19.90	2.99
३२०	1359	नाशिक	अंतापूर ते जेतापूर रस्ता ग्रामा-९४ किमी ०/०० ते १/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	9.90	1.49
३२१	1363	नाशिक	मानुर ते मुरुमबारी रस्ता ग्रामा १४२ किमी ०/०० ते १/०० चे बांधकाम करणे कि.मी	9.90	1.49
३२२	1364	नाशिक	कळवण ते रामनगर रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे ता.कळवण	19.90	2.99
३२३	1366	नाशिक	दह्याने ते पारेगांव रस्ता किमी ०/०० ते १/२०० ग्रामा ७ ची सुधारणा करणे	18.00	2.70
३२४	1367	नाशिक	कोचरगांव नाळेगांव रस्त्यावर लहान पुल बांधणे	19.90	2.99
३२५	1368	नाशिक	रामा १७ ते कळवणं खुर्द रस्ता ग्रामा ११४ वर मोन्या व पुलाचे बांधकाम करणे ता.कळवण	15.00	2.25
३२६	1369	नाशिक	रामा १८ ते बिंद्रावनपाडा रस्ता ग्रामा १४७ किमी ०/०० ते २/०० चे बांधकाम करणे	15.00	2.25
३२७	1370	नाशिक	धारेगांव ते दुधखेडे रस्तावर नदीवर पारेगांव गावाजवळ पुल बांधणे	19.90	2.99
३२८	1371	नाशिक	विसापूर ते रंगापूर पाडा तिळवण बारी ते तिळवण किमी २/२०० ते ५/२०० चे बांधकाम करणे ता.कळवण	19.90	2.99
३२९	1372	नाशिक	भनवड चीकाडी मोखनळ रस्ता प्रजिमा ७९ ची सुधारणा करणे किमी २/०० ते ७/००	15.00	2.25
३३०	1374	नाशिक	ओतूर बाबापूर मुळाणै रस्त्याची किमी ८१/०० ते ८४/०० ची सुधारणा करणे	19.90	2.99
३३१	1375	नाशिक	रामा १७ ते वनारवाडी रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/००	15.00	2.25
३३२	1390	नाशिक	प्रजिमा ३८ ते मडकीजाम रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे	26.00	3.90
३३३	1445	नंदुरबार	बर्डीपाडा ढोरपाडा रस्त्याचे सुधारणा करणे रामा १०९ (निर्गम फरसबंदी बांधणे)	7.70	1.16
३३४	1447	नंदुरबार	इजिमा-४९ ते हरणीपाडा रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा ५४ (निर्गम फरसबंदी बांधणे)	8.00	1.20
३३५	1448	नंदुरबार	प्रजिमा-६३ ते गताडी रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा ८	9.90	1.49
३३६	1458	नंदुरबार	रामा १३ ते वजीरपाडा खर्डीबडी रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा ८ खडीकरण व डांबरीकरण करणे	5.50	0.83
३३७	1459	नंदुरबार	चितवी देवलीपाडा पिंपळ रस्त्यावर किमी ६/०० ते ७/०० मध्ये जलनिस्सारणाची कामे व सुधारणा करणे	4.80	0.72
३३८	1484	नंदुरबार	भांगडा ते देवमोगरा गुजरात हद्दपर्यंत रस्ता, ग्रा.मा.९६ किमी.०/०० ते ४/०० खडीकरण व डांबरीकरण करणे. (जुलै-२००९)	28.00	4.20
३३९	1490	नंदुरबार	खोकसे दापूर विसरवाडी वडसत्रा श्रावणी बोरचेक ते राज्यसिमा हद्दपर्यंत रस्ता प्रजिमा-६३ भाग-विसरवाडी ते दापूर किमी.८/८०० ते ९/८०० व किमी. ९/५०० मध्ये तळफरशी बांधणे. (जुलै-२००९)	18.00	2.70
३४०	1500	नाशिक	भनवड ननाशी रस्त्यावर लहानपुलांचे बांधकाम करणे	15.00	2.25
३४१	1509	धुळे	प्रजिमा ७१ ते पिंपळपाडा रस्त्यावर जलनिस्सारणाची कामे करणे कि.मी. ०/१०० ते	19.90	1.99
३४२	1509	नाशिक	प्रजिमा ७१ ते पिंपळपाडा रस्त्यावर जलनिस्सारणाची कामे करणे	19.90	2.99

१	२	३	४	५	६
३४३	1510	धुळे	दहिवेल चिंचपाडा रस्त्यावर तळफरशी बांधणे	15.00	1.50
३४४	1513	धुळे	मारोतीपाडा शिव चिंचपाडा ते विजयपुर रस्त्यावर तळफरशी बांधणे	15.00	1.50
३४५	1514	धुळे	जामन्यापाडा ते बंधारपाडा ते रा.मी. १३ मळगाव रस्त्यावर तळफरशी बांधणे	10.00	1.00
३४६	1516	धुळे	बल्हाणे ते मंडाणे रस्त्यावर तळफरशी बांधणे ग्रा.मा. ४९	9.00	0.90
३४७	1517	धुळे	रा.मा. ७ ते धोंगडेदिगर वस्तीजोड रस्त्याचे बांधकाम करणे १.०० कि.मी.	9.00	0.90
३४८	1518	धुळे	झिरणीपाडा ते खांडबारा रस्त्यावर फरशी बांधणे	5.50	0.55
३४९	1523	नंदुरबार	करंजवेल सुकवेल भांगरपाडा प्रजिमा-६५ रस्त्यांचे रुंदीकरण मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी २६/६०० ते २९/६००	19.95	2.99
३५०	1524	नंदुरबार	नवापूर धुलीपाडा करंजी बोरपाडा प्रजिमा-६८ रस्त्याचे रुंदीकरण मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ३/५०० ते ६/००	19.95	2.99
३५१	1527	नंदुरबार	आमलाड मोड बोरद रस्तो, प्रजिमा.१५, कि.मी.४/०० ते ६/५०० ची सुधारणा करणे. (जुलै-२००३)	19.95	2.99
३५२	1530	नंदुरबार	खोकसे दापूर रस्ता, प्रजिमा.६३ वरील हळदाणी गावाजवळ कि.मी.१४/०० मध्ये पुल बांधणे. (जुलै-२००३)	19.95	2.99
३५३	1535	नंदुरबार	शहादा वैजाली आमलाड रस्ता, प्रजिमा.१६, सा.क्र.१६/८०० ते २६/०० मध्ये उर्वरीत मो-या व कि.मी.२२/२०० मध्ये तळफरशीचे बांधकाम करणे. (जुलै-२००३)	19.90	2.99
३५४	1536	नंदुरबार	आमलाड मोड बोरद रस्तो, प्रजिमा.१५, कि.मी.३/०० ते ४/५०० व ८/०० ते ९/०० चे रुंदीकरण व डांबरीकरण करणे. (जुलै-२००३)	19.90	2.99
३५५	1537	नंदुरबार	शहादा वैजाली आमलाड रस्ता, प्रजिमा.१६, कि.मी.१९/३०० ते २१/८०० चे रुंदीकरण व डांबरीकरण करणे. (जुलै-२००३)	19.90	2.99
३५६	1550	नंदुरबार	आमलाड मोड बोरद रस्तो, प्रजिमा.१५, कि.मी.१०/०० ते १२/०० ची सुधारणा करणे. (जुलै-२००३)	15.00	2.25
३५७	1551	नंदुरबार	रा.मा.५ ते ठाणाविहिर अलिबिहीर रस्ता (प्रजिमा.६) वर जलनिस्सारणाची कामे करणे. (जुलै-२००३)	15.00	2.25
३५८	1553	नंदुरबार	खोकसे दापूर विसरवाडी श्रावणी बोरचेक रस्ता, प्रजिमा.६३, कि.मी.०/०० ते २/०० मध्ये तळफरशी व मो-या बांधणे. (जुलै-२००३)	14.00	2.10
३५९	1554	नंदुरबार	धानोरा नंदपूर रस्ता, ग्रा.मा.२६, कि.मी.०/०० ते १/५०० सुधारणा करणे. (जुलै-२००३)	12.00	1.80
३६०	1555	नंदुरबार	खोकसे दापूर विसरवाडी श्रावणी बोरचेक रस्ता, प्रजिमा.६३, कि.मी.६/०० ते ६/९०० सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे. (जुलै-२००३)	10.00	1.50
३६१	1581	धुळे	विरखेल धामणधर रस्त्यावर ग्रा.मा.५७ ची सुधारणा करणे	16.00	1.60
३६२	1582	धुळे	रोहोड आश्रमशाळा जोड रस्त्याचे बांधकाम करणे	4.00	0.40
३६३	1583	धुळे	उमरपाटा आश्रमशाळा जोड रस्त्याचे बांधकाम करणे	4.00	0.40
३६४	1584	धुळे	नवापाडा आश्रमशाळा जोड रस्त्याचे बांधकाम करणे	4.00	0.40
३६५	1585	धुळे	रा.मा.१३ ते करंझटी दौण्यापाडा आमळी धनेर कोंडाईबारी रस्ता प्रजिमा-७० कि.मी ८/०० ते १६/०० ची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे	40.00	4.00
३६६	1586	धुळे	हनुमंतपाडा राईनपाडा काकडें शिरसोल दहिवेल रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा-६९ कि.मी ६/०० ते ८/०० व कि.मी १८/०० ते २१/०० (भाग-हनुमंतपाडा ते काकडें व शिरसोले ते जामझिरा)	19.90	1.99
३६७	1589	धुळे	मांजरी डांगशिरवाडे सुकापुर (प्रजिमा-७४) ची सुधारणा करणे कि.मी ७/५०० ते १०/५००	18.00	1.80

१	२	३	४	५	६
३६८	1590	धुळे	डांगशिरवाडे उंबन्यामाळ जोड रस्त्याची सुधारणा करणे कि.मी ०/०० ते २/००	11.00	1.10
३६९	1591	धुळे	देगाव गव्हाणीपाडा शेवडीपाडा रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे ०/०० ते २/३९०	19.90	1.99
३७०	1592	धुळे	मल्याचापाडा भाईदर माळपाडा रस्त्याची सुधारणा करणे कि.ममी. ०/०० ते ५/००	19.90	1.99
३७१	1593	धुळे	इजिमा ८१ ते मोहाने चिपी कि.मी. २/०० ते ४/०० ची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे.	19.90	1.99
३७२	1594	धुळे	पिंपळनेर घोडयामाळ शिरसोले मचमाळ रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे	40.00	4.00
३७३	1595	धुळे	प्रकाशा छडवेल रस्त्यावर मुंगबारी घाटाची सुधारणा करणे कि.मी ७४/०० ते ७६/००	35.00	3.50
३७४	1596	धुळे	छडवेल कोर्डे ते विटावे रस्त्याची सुधारणा करणे	19.90	1.99
३७५	1601	धुळे	मांजरी मतकुपीपाडा बारीपाडा रस्त्याची सुधारणा करणे	19.90	1.99
३७६	1602	धुळे	मारोतीपाडा शिवपाडा विजयपुर रस्त्याची सुधारणा करणे	11.00	1.10
३७७	1603	धुळे	प्रजिमा ७२ ते केवडीपाडा पिंपळगांव खुर्द रस्त्याची सुधारण करणे जलनिस्सारणाची कामे करणे.	15.00	1.50
३७८	1604	धुळे	मोहगाव शेंदवड रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे	10.00	1.00
३७९	1605	धुळे	पिंपळनेर जेबापुर रस्ता ग्रा.मा.६० कि.मी ०/०० ते ६/०० ची सुधारणा करणे	19.00	1.90
३८०	1606	धुळे	पिंपळनेर कुत्तरखांब पवारपाडा रस्ता कि.मी ०/०० ते ५/०० इजिमा-८१ ची सुधारणा करणे	19.90	1.99
३८१	1608	धुळे	रा.मा.१३ (कुडाशी) बोपखेल शिवखटयाळ ते जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्याची सुधारणा करणे कि.मी २/५०० ते ५/०० व ७/५०० ते १०/०० (प्रजिमा-७३)	19.90	1.99
३८२	1635	धुळे	एम.डी.आर-७४ ते मांजरी रस्त्याचे बांधकाम करणे	9.90	0.99
३८३	1637	धुळे	पवारपाडा करंझटी रस्त्यावर जलनिस्सारणाची कामे करणे	9.90	0.99
३८४	1638	धुळे	कोंडाईबारी पिंजारझाडी प्रजिमा-६० (भाग-कोंडाईबारी ते विटावे पांगण वरील जलनिस्सारणाची कामे करणे	5.50	0.55
३८५	1640	धुळे	इजिमा-७९ ते चिपीपाडा रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी ०/०० ते २/००	9.90	0.99
३८६	1643	धुळे	खांडबारा ते मचमाळ रस्त्यावर नलिका फरशी बांधणे ग्रा.मा.६	15.00	1.50
३८७	1644	धुळे	रा.मा.१२ ते झिरणीपाडा रस्त्याची सुधारणा करणे	9.90	0.99
३८८	1645	धुळे	रा.मा.१३ ते दौण्यापाडा चौपाळे कोंडाईबारी रस्त्यावर तळफरशी बांधणे प्रजिमा-७०	9.00	0.90
३८९	1647	धुळे	राईनपाडा आश्रमशाळा जोड रस्त्याचे बांधकाम व जलनिस्सारणाची कामे करणे	5.00	0.50
३९०	1650	धुळे	इजिमा-८१ ते गुजाळपाडा (चिखली चिपी गुंजाळपाडा रस्त्याची सुधारणा करणे	15.00	1.50
३९१	1651	धुळे	झिरणीपाडा ते भोरटेपाडा रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची काम करणे	9.90	0.99
३९२	1652	धुळे	प्रजिमा ७१ ते सिताडीपाडा वस्ती जोड रस्ता बांधणे कि.मी ०/०० ते ०/६००	5.00	0.50
३९३	1653	धुळे	रा.मा.१३ ते अंबुर रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे	15.00	1.50
३९४	1654	धुळे	प्रजिमा-७२ ते मांजरीगाव वस्ती रस्ता बांधणे कि.मी ०/०० ते ०/५००	9.90	0.99
३९५	1656	धुळे	इजिमा-८१ ते चिखली रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे	15.00	1.50
३९६	1657	धुळे	मांजरी डांगशिरवाडे सुकापुर बल्हाणे रस्ता प्रजिमा-७४ कि.मी ५/३००, १२/००, १२/९००, १३/३०० मध्ये जलनिस्सारणाची कामे करणे	9.90	0.99

१	२	३	४	५	६
३९७	1658	धुळे	रा.मा.७ ते कडयाळे पापरसोडा रस्त्याचे बांधकाम करणे	6.00	0.60
३९८	1683	नंदुरबार	चिंचपाडा केळपाडा सोनारे अंजणे रस्त्याची सुधारणा करणे इजिमा-४२ कि.मी. ५/०० ते ५/६०० व ६/२०० ते ६/६०० (जुलै-२००४)	5.40	0.81
३९९	1684	नंदुरबार	चिंचपाडा केळपाडा सोनारे अंजणे रस्त्याची सुधारणा करणे इजिमा-४२ कि.मी. ४/०० ते ५/०० (जुलै-२००४)	5.40	0.81
४००	1686	नंदुरबार	पळाशी धमडाई रस्त्यावरील मोन्यांचे बांधकाम करणे ग्रामा-२१ (जुलै-२००४)	5.25	0.79
४०१	1689	नंदुरबार	नंदुरबार पाचोराबारी जळाखे रनाळे शिरवाडे रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. १४/३०० ते १५/०० (जुलै-२००४)	9.90	1.49
४०२	1691	नंदुरबार	नवापूर नारायणपुर नवागांव प्रजिमा-७७ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ७/५०० ते ९/५००	11.60	1.74
४०३	1692	नंदुरबार	विसरवाडी बालआमराई रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा ६४ किमी ०/०० ते २/००	18.00	2.70
४०४	1693	नंदुरबार	शिरवे पिंपरवाडा रस्त्याची सुधारणा करणे, ता.तळोदा (जुलै-२००४)	19.00	2.85
४०५	1694	नंदुरबार	प्रतापपूर ते राणीपूर रस्त्याची सुधारणा करणे, ता.तळोदा (जुलै-२००४)	19.00	2.85
४०६	1695	नंदुरबार	रामा-४ ते नळगव्हाण रस्त्याची सुधारणा करणे, ता.तळोदा (जुलै-२००४)	7.00	1.05
४०७	1698	नंदुरबार	रामा-३ ते ठाणविहीर अलीविहीर इच्छागव्हाण डेकाटी लक्कडकोट धनपूर दरा रस्ता प्रजिमा-६ कि.मी. १२/६२५, १६/०७५, १६/१५० मध्ये मोन्या व कि.मी. १६/४०० मध्ये नलिका फरशी बांधणे. (जुलै-२००४)	3.50	0.53
४०८	1699	नंदुरबार	रामा-३ ते ठाणविहीर अलीविहीर इच्छागव्हाण डेकाटी लक्कडकोट धनपूर दरा रस्ता प्रजिमा-६ कि.मी. २४/२०० मध्ये आर.सी.सी. आर्च कॉजवे बांधणे. (जुलै-२००४)	4.50	0.68
४०९	1706	नंदुरबार	खोकसे कामेद चिंचपाडी बंधारे रस्ता प्रजिमा-६६ चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ७/२०० ते १०/२००	19.90	2.99
४१०	1707	नंदुरबार	नवापूर धुलीपाडा बोरपाडा रस्ता प्रजिमा-६८ चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. १२/०० ते १४/८०० (जुलै-२००४)	19.90	2.99
४११	1708	नंदुरबार	खोकसे कामेद चिंचपाडा बंधारे रस्ता प्रजिमा-६४ चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ७/२०० ते १०/२०० (जुलै-२००४)	19.90	2.99
४१२	1709	नंदुरबार	रायपूर नागझिरी खोकसे रस्ता प्रजिमा-६९ चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ४/५०० ते ७/००	19.40	2.91
४१३	1710	नंदुरबार	नवापूर गडद झामणझर रस्ता प्रजिमा-६७ कि.मी. २६/०० ते २८/५०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (जुलै-२००४)	19.90	2.99
४१४	1758	नंदुरबार	खांडबारा पिंपळोद रस्ता प्रजिमा-६१ वरील कि.मी.१५/१०० व १६/२०० मध्ये पुल बांधणे (जुलै-२००५)	19.90	2.99
४१५	1760	नंदुरबार	धामडोद ते कोळदे रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा. १२० (जुलै-२००५)	19.90	2.99
४१६	1763	नंदुरबार	नंदुरबार बिलाडी पाचोराबारी जळाखे रनाळे रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे इजिमा- ५३ (जुलै-२००५)	19.90	2.99
४१७	1764	नंदुरबार	रा.मा. ९ पासून मंगरुळ ते इजिमा-४६ ला जोडणारा मार्ग सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	19.90	2.99
४१८	1766	नंदुरबार	अहवा रायपूर सावरट खांडबारा धानोरा रस्ता रा.मा. ९ कि.मी. १०६/६०० ते ११०/८०० ची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	15.00	2.25

१	२	३	४	५	६
४१९	1768	नंदुरबार	बोराळे ते नाशिंदे रस्त्याची सुधारणा करणे (जुलै-२००५)	15.00	2.25
४२०	1769	नंदुरबार	चौपाळे फाटा ते नागाझिरी रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	18.00	2.70
४२१	1770	नंदुरबार	दंहेदुले ते कठोरे दिगर उमर्दे रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. ४३ (जुलै-२००५)	15.00	2.25
४२२	1771	नंदुरबार	धमडाई पथराई ते प्रजिमा-६२ रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. ५९ (जुलै-२००५)	15.00	2.25
४२३	1772	नंदुरबार	धानोरा रस्ता विश्रामगृह ते नारायणपूर ग्रा.मा. १०२ ची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ४/०० (जुलै-२००५)	19.90	2.99
४२४	1773	नंदुरबार	घोड्यावद ते शिवपूर रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. ३/३०० ते ४/५०० ग्रा.मा. १५ (जुलै-२००५)	7.00	1.05
४२५	1774	नंदुरबार	ईसाईनगर ते कुंभारपाडा ग्रा.मृ. ३७ ची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ४/०० (जुलै-२००५)	19.90	2.99
४२६	1775	नंदुरबार	करजकुपे अडची निझर ते लोणखेडा सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	3.00	0.45
४२७	1776	नंदुरबार	करजकुपे प्रजिमा- ५९ ग्रा.मा. ६३ ची सुधारणा करणे (जुलै-२००५)	15.00	2.25
४२८	1779	नंदुरबार	कोठली निमगांव रस्ता ग्रा.मा. ९१ सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	15.00	2.25
४२९	1780	नंदुरबार	कोठली वाघशेपा स्ता ग्रा.मा. १०४ सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	6.00	0.90
४३०	1781	नंदुरबार	कोळदे ते दंहेदुले रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. ८१ (जुलै-२००५)	19.90	2.99
४३१	1783	नंदुरबार	कोठली पिंपळवद रस्ता ग्रा.मा. १६ कि.मी. ३/०० ते ३/५०० ची सुधारणा करणे (जुलै-२००५)	6.00	0.90
४३२	1784	नंदुरबार	कोठली ते शिरवाडे रस्ता ग्रा.मा. ९१ ची सुधारणा करणे (जुलै-२००५)	9.95	1.49
४३३	1785	नंदुरबार	लहान शहादा ते खोडसगांव रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. ९२ (जुलै-२००५)	19.90	2.99
४३४	1786	नंदुरबार	प्रजिमा- ५९ ते लोणखेडा ते इजिमा-५५ ग्रा.मा. ३० सुधारण करणे (जुलै-२००५)	19.90	2.99
४३५	1787	नंदुरबार	नंदुरबार बिलाडी पाचोराबारी जळखे रनाळे शिरवाडे सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	3.00	0.45
४३६	1789	नंदुरबार	नंदुरबार नळवे भवाली शेजवे रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. ४/०० ते ५/००, ८/५०० ते ११/०० इजिमा- ५५ (जुलै-२००५)	19.90	2.99
४३७	1790	नंदुरबार	नंदुरबार ते नारायणपूर रस्ता ग्रा.मा. १०२ शिवण नदीवर तळपुरशी बांधणे व सुधारणा करणे (जुलै-२००५)	35.00	5.25
४३८	1791	नंदुरबार	नाशिंदे बोराळे ते सुजालपूर रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. ६१ (जुलै-२००५)	19.90	2.99
४३९	1792	नंदुरबार	प्रजिमा- ५९ अ ते वाघोदा रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	10.00	1.50
४४०	1793	नंदुरबार	पिंपळोद करंजवे रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. १२ (जुलै-२००५)	15.00	2.25
४४१	1795	नंदुरबार	समशेरपूर ते विखरण रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. ११६ (जुलै-२००५)	19.90	2.99

१	२	३	४	५	६
४४२	१७९७	नंदुरबार	रा.मा. ५ ते लहान शहादा ते घोडसगांव रस्त्यावर तळफरशी बांधणे व रस्त्याची सुधारणा करणे (जुलै-२००५)	१९.९०	२.९९
४४३	१७९९	नंदुरबार	रा.मा. ७ ते निजामपूर रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा- ५६ (जुलै-२००५)	९.९०	१.४९
४४४	१८००	नंदुरबार	रा.मा. ८ ते नांदरखेडा चाकळे इजिमा- ५६ कि.मी. ०/०० ते ९/०० सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	१९.९०	२.९९
४४५	१८०१	नंदुरबार	रा.मा. ८ ते नांदरखेडा चाकळे ढंढाणे गावाजवळ जलनिस्सारणाची कामे करणे व सुधारणा करणे (जुलै-२००५)	१९.९०	२.९९
४४६	१८०२	नंदुरबार	शिंदे ते पिंपळोद रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. ७ (जुलै-२००५)	१२.००	१.८०
४४७	१८०३	नंदुरबार	ठाणेपाडा आखतवाडे शनिमांडळ इजिमा- ५८ कि.मी. २/०० ते ८/०० सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	४.००	०.६०
४४८	१८०४	नंदुरबार	उमज पावला रस्ता सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	१५.००	२.२५
४४९	१८०५	नंदुरबार	उमर्दे ते चौपाळे रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. ३४ (जुलै-२००५)	१९.९०	२.९९
४५०	१८०६	नंदुरबार	उमर्दे खुं. ते धामडोद रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. ५३ (जुलै-२००५)	१९.९०	२.९९
४५१	१८०७	नंदुरबार	वेळावद ते व्याहूर रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. ९४ (जुलै-२००५)	१९.९०	२.९९
४५२	१८०८	नंदुरबार	विखरण ते बोराळे रस्त्यावर तळफरशी बांधणे व रस्त्याची सुधारणा करणे (जुलै-२००५)	१५.००	२.२५
४५३	१८०९	नंदुरबार	वाघाळे ते चिखलापाडा ग्रा.मा. १०८ ची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ४/०० (जुलै-२००५)	१९.००	२.८५
४५४	१८११	नंदुरबार	वाघोदा ते वरुळ ते पळाशी रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	१९.९०	२.९९
४५५	१८१२	नंदुरबार	प्रजिमा- ५९ पासून घुली जोड रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. १२४ (जुलै-२००५)	१०.००	१.५०
४५६	१८२३	नंदुरबार	बोराळे ते विखरण रस्त्याची सुधारणा करणे व तळफरशी बांधणे (जुलै-२००५)	१५.००	२.२५
४५७	१८२५	नंदुरबार	रा.मा. ६ ते वावद उमर्दे रस्त्यावर सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (जुलै-२००५)	४.००	०.६०
४५८	१८२७	नंदुरबार	नंदुरबार नळवे भवाली वेळावद शेजवे रस्त्याची सुधारणा करणे (इजिमा- ५५) कि.मी. ८/५०० ते १०/०० (जुलै-२००५)	१०.००	१.५०
४५९	१८२९	नंदुरबार	वाघाळे नागसर ते खैराळे रस्ता ग्रा.मा. ६० कि.मी. ०/०० ते ४/०० ची सुधारणा करणे (जुलै-२००५)	१९.९०	२.९९
४६०	१८३०	नंदुरबार	वावद ते उमर्दे रस्ता ग्रा.मा. ७८ कि.मी. ०/०० ते ४/५०० ची सुधारणा करणे व तळफरशी बांधणे (जुलै-२००५)	४.००	०.६०
४६१	१८३१	नंदुरबार	बैटक ते पाटी रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. २ कि.मी. ०/०० ते ४/०० (जुलै-२००५)	१९.९०	२.९९
४६२	१८३२	नंदुरबार	चिंचपाडा सोनारे भंगरपाडा अंजने वासदर रस्त्याची सुधारणा करणे इजिमा-४२ भांग अंजने ते वासदा	१९.९०	२.९९
४६३	१८३३	नंदुरबार	रा.मा. ९ ते जामदा वासदा रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा १७ किमी ०/०० ते ३/००	१८.००	२.७०
४६४	१८३४	नंदुरबार	विसरवाडी बालआमराई अंटीपाडा रस्ता सुधारणा करणे ग्रामा २४	१५.५५	२.३३
४६५	१८३५	नंदुरबार	काकरपाडा पिंपळे रस्ता सुधारणा करणे ग्रामा ६२	१९.९०	२.९९

१	२	३	४	५	६
४६६	1836	नंदुरबार	देवमोगरा सोनपाडा रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा ६७ किमी ०/०० ते ३/००	9.80	1.47
४६७	1837	नंदुरबार	बिजेगांव नावली कोयलीविहीर रस्त्याची सुधारणा करणे. इजिमा- ४९ कि.मी. ०/०० ते ३/०० (जुलै-२००५)	15.00	2.25
४६८	1839	नंदुरबार	करंजी मोहनपाडा सोनखडके रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा २८	16.40	2.46
४६९	1840	नंदुरबार	नागझिरी ते सररी रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा ८४	16.40	2.46
४७०	1841	नंदुरबार	रा.मा. ९० ते निजामपूर सोनपाडा करंजाळी रस्त्याची सुधारणा करणे भाग निजामपूर ते सोनपाडा (जुलै-२००५)	15.00	2.25
४७१	1842	नंदुरबार	बालमांजरे ते धुवा रस्त्याची सुधारणा करणे (ग्रा.मा. ९२) कि.मी. ०/०० ते २/०० (जुलै-२००५)	9.75	1.46
४७२	1843	नंदुरबार	डोकारे ते दाळीअंबा रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ३/०० (जुलै-२००५)	12.80	1.92
४७३	1844	नंदुरबार	देवमोगरा सोनपाडा रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा. ६७ कि.मी. ०/०० ते ३/०० (जुलै-२००५)	15.00	2.25
४७४	1845	नंदुरबार	मोगराणी ते चोगळपाडा (धवलीपाडा) ग्रामा ३२ लांबी ९.८०० किमी मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	6.00	0.90
४७५	1846	नंदुरबार	खोकसे दापूर विसरवाडी श्रावणी वडसत्रा श्रावणी रस्ता प्रजिमा-६३ कि.मी. ३१/०० ते ३५/०० (जुलै-२००५)	19.90	2.99
४७६	1847	नंदुरबार	खोकसे कामोद चिंचपाडा बंधारे रस्ता प्रजिमा-६४ कि.मी. १३/५०० ते १५/५०० सुधारणा करणे (जुलै-२००५)	12.00	1.80
४७७	1853	नंदुरबार	अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्यापासून शिवे गावापर्यंत डांबरीकरण (जुलै-२००५)	6.00	0.90
४७८	1854	नंदुरबार	मोदलपाडा भाबलपूर पर्यंत डांबरीकरण (जुलै-२००५)	5.00	0.75
४७९	1855	नंदुरबार	सतोना फाटा ते गुजरातहद्दीपर्यंत डांबरीकरण (जुलै-२००५)	5.00	0.75
४८०	1856	नंदुरबार	चिंचाळा छोटा धनपूर पाडूरपमोऱ्या (जुलै-२००५)	2.00	0.30
४८१	1857	नंदुरबार	लाखापूर चिंचाळा (न्युबन) ४ पाईप मो-या (जुलै-२००५)	2.00	0.30
४८२	1858	नंदुरबार	करडे मालदा गावाजवळ एक पाईप मोरी (जुलै-२००५)	1.00	0.15
४८३	1859	नंदुरबार	शेलवाई रतनपाडा रस्त्यावर खडीकरण / डांबरीकरण करणे (जुलै-२००५)	19.00	2.85
४८४	1860	नंदुरबार	भाबलपूर भाबलपूर फाटा व शिवे शिवे फाटा खडीकरण डांबरीकरण (जुलै-२००५)	15.00	2.25
४८५	1861	नंदुरबार	बंधार खडी खडीकरण / डांबरीकरण (जुलै-२००५)	15.00	2.25
४८६	1862	नंदुरबार	चिंचाळा छोटा धनपूर खडीकरण डांबरीकरण (जुलै-२००५)	19.00	2.85
४८७	1863	नंदुरबार	लाखापूर चिंचाळा (न्युबन) खडीकरण रस्ता ३ कि.मी. (जुलै-२००५)	19.00	2.85
४८८	1866	नंदुरबार	आमलाड मोड बोर्ड रस्ता प्रजिमा- १५ कि.मी. ८/८०० मध्ये लहान पूल बांधणे (जुलै-२००५)	19.90	2.99
४८९	1867	नंदुरबार	प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रतापपूर करीता जोडरस्त्याचे बांधकाम करणे (इजिमा-१७) (जुलै-२००५)	3.50	0.53
४९०	1868	नंदुरबार	प्राथमिक आरोग्य केंद्र, सोमवल करीता जोडरस्त्याचे बांधकाम करणे (जुलै-२००५)	2.50	0.38
४९१	1869	नंदुरबार	प्राथमिक आरोग्य केंद्र, वाल्हेरी करीता जोडरस्त्याचे बांधकाम करणे (प्रजिमा-६) (जुलै-२००५)	3.50	0.53
४९२	1870	नंदुरबार	शिवे शिंगपूर भवर रस्ता (इजिमा-८) शिवे गावाजवळ लहान पूल बांधणे (जुलै-२००५)	19.90	2.99



१	२	३	४	५	६
४९३	1880	नंदुरबार	नंदुरबार सज्जीपूर रस्ता प्रजिमा- ५९ कि.मी. ८/५०० ते ११/०० ची सुधारणा करणे (जुलै-२००५)	18.00	2.70
४९४	1883	नंदुरबार	प्रजिमा- ५७ ते बलवंड लडककाशी रस्ता ग्रा.मा. १११ ची सुधारणा करणे (जुलै-२००५)	19.90	2.99
४९५	1884	नंदुरबार	इजिमा- ६२ रस्ता कि.मी. ४/०० ते ८/०० ची सुधारणा करणे जि. नंदुरबार (जुलै-२००५)	19.90	2.99
४९६	1885	नंदुरबार	शेही कासार रस्त्यावर मोन्याचे बांधकाम करणे	10.00	1.50
४९७	1886	नंदुरबार	नवापूर करंजी दापूर रस्ता प्रजिमा-६८ किमी १७/०० ते २०/०० ची सुधारणा करणे	21.45	3.22
४९८	1887	नंदुरबार	खोकसे दापूर विसरवाडी श्रावणी वडसत्रा श्रावणी रस्ता प्रजिमा-६३ कि.मी. ३१/०० ते ३५/०० (जुलै-२००५)	26.00	3.90
४९९	1888	नंदुरबार	आमलाड मोड बोर्ड रस्ता प्रजिमा- १५ कि.मी. ११/८०० मध्ये लहानू पूल बांधणे (जुलै-२००५)	19.90	2.99
५००	1889	नंदुरबार	रा.मा. ३ ते इच्छागव्हाण डेकाटी लक्कडकोट रस्ता प्रजिमा- ६ कि.मी. २०/०० ते २२/२५० चे मजबतीकरण व डांबरीकरण करणे (जुलै-२००५)	15.10	2.27
५०१	1890	नंदुरबार	इजिमा- ८ ते बिलीपाडा रस्ता ग्रा.मा. ३६ (जुलै-२००५)	7.70	1.16
५०२	1895	नंदुरबार	प्रजिमा-५७ ते आसाणे रस्ता ग्रा.मा. ५७ कि.मी. ०/०० ते ३/०० रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (डिसेंबर-२००५)	15.00	2.25
५०३	1896	नंदुरबार	रा.मा ५ ते घोडगलपाडा धवलीपाडा नावली रस्ता इजिमा-४८ ची सुधारणा करणे	15.00	2.25
५०४	1897	नंदुरबार	रा.मा. ९ ते निजामपूर आश्रमशाळा प्रजिमा-४५ रस्त्याची सुधारणा करणे (डिसेंबर-२००५)	12.00	1.80
५०५	1900	नंदुरबार	चिंचपाडा दारुभट्टी रस्त्यावर रपट्याचे बांधकाम करणे	15.00	2.25
५०६	1901	नंदुरबार	नंदुरबार दुधाळे ते वासदरे ग्रा.मा. १३ कि.मी. २/०० ते ५/०० रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे (डिसेंबर-२००५)	15.00	2.25
५०७	1902	नंदुरबार	खोकसे कामांचे चिंचपाडा बंधारे रस्ता प्रजिमा-६४ किमी २८/०० ते २९/२०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे	15.00	2.25
५०८	1903	नंदुरबार	प्रजिमा-५९ ते वरुळ खोडसागांव इजिमा-६० कि.मी. ०/०० ते २/०० रस्त्याची जलनिस्सारणाची कामासह सुधारणा करणे (डिसेंबर-२००५)	13.00	1.95
५०९	1905	नंदुरबार	खोकसे कामोद चिंचपाडा बंधारे रस्ता प्रजिमा-६४ रस्त्यावर जलनिस्सारणाची कामे करणे	8.00	1.20
५१०	1908	नंदुरबार	नांदरखेडा चाकळे ढंढाणे इ.जि.मा. ५६ चाकळे ते प्रजिमा-५७ रस्त्याची सुधारणा करणे (३.०० कि.मी.) व जलनिस्सारणाची कामे करणे (डिसेंबर-२००५)	15.00	2.25
५११	1909	नंदुरबार	नंदुरबार टोकरतळे रस्ता इ.जि.मा. ५४ ची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ३/०० (डिसेंबर-२००५)	15.00	2.25
५१२	1909	नंदुरबार	नवापूर नारायणपूर आमलान सुकवेल प्रजिमा-७७ रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. ९/०० ते १२/०० (डिसेंबर-२००५)	15.00	2.25
५१३	1910	नंदुरबार	नवापूर नारायणपुर आमलाण सुकवेल आमलाण सुकवेल प्रजिमा-७७ रस्त्याची सुधारणा करणे किमी ९/०० ते १२/००	15.00	2.25
५१४	1912	नंदुरबार	आमलाण बाबरघोट रस्त्याची सुधारणा करणे	9.90	1.49
५१५	1916	नंदुरबार	खोकळे ते घोटाणे इ.जि.मा. ६२ कि.मी. ०/०० ते ३/५०० ची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (डिसेंबर-२००५)	15.00	2.25

१	२	३	४	५	६
५१६	१९१७	नंदुरबार	करंजवेल सुकवेल डोकारे बिलबाबरा कोकणीपाडा प्रजिमा-६५ रस्त्याची सुधारणा करणे भाग बिलबाबरा ते भांगरपाडा	१५.००	२.२५
५१७	१९१८	नंदुरबार	गंगापूर अंटीपाडा ग्रामा ४६ रस्त्याची सुधारणा करणे	९.९०	१.४९
५१८	१९१९	नंदुरबार	रा.मा. १३ वडकळंबी ते वाघालपाडा रस्त्यावर २ लहान पुलांचे बांधकाम करणे ग्रा.मा. १२८ कि.मी. ०/१०० ते १/४०० (डिसेंबर-२००५)	६.००	०.९०
५१९	१९२०	नंदुरबार	नंदुरबार बिलाडी पाचोराबारी जळखे रनाळे शिरवाडे वडझाकण रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे इजिमा-५३ (डिसेंबर-२००५)	१५.००	२.२५
५२०	१९२२	नंदुरबार	शेही निजामपुर रस्त्याची सुधारणा करणे	९.९०	१.४९
५२१	१९२८	नंदुरबार	प्र.जि.मा. ५७ ते लाडाकबारी बलवंड रस्त्याची मोच्यासह सुधारणा करणे (डिसेंबर-२००५)	१५.९०	२.३९
५२२	१९३०	नंदुरबार	ग्रा.मा. ५० ते कलमाडी कोळदा ग्रा.मा. ११९ कि.मी. ०/०० ते ४/०० ची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (डिसेंबर-२००५)	१५.००	२.२५
५२३	१९३१	नंदुरबार	वडकळंबी ते खडींबडी रस्त्याची सुधारणा करणे (डिसेंबर-२००५)	१५.००	२.२५
५२४	१९३२	नंदुरबार	नंदुरबार दुधाळे रस्ता ग्रा.मा. २९ ची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (डिसेंबर-२००५)	९.९०	१.४९
५२५	१९३७	नंदुरबार	उमर्दे ते रा.मा. ६ कि.मी. ०/०० ते २/०० रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे ग्रा.मा. १०४ (डिसेंबर-२००५)	१७.००	२.५५
५२६	१९३८	नंदुरबार	नांदरखेडा चाकळे ढंहाणे इ.जि.मा. ५६ ३/५०० ते ७/०० रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (डिसेंबर-२००५)	१५.००	२.२५
५२७	१९३९	नंदुरबार	आडींतारा ते वसलाई रस्ता ग्रा.मा. ११० ची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ३/०० (डिसेंबर-२००५)	१५.००	२.२५
५२८	१९४०	नंदुरबार	जामदा अंजने रस्ता ग्रा.मा ७० रस्त्याची सुधारणा करणे	१५.००	२.२५
५२९	१९४१	नंदुरबार	नांदरखेडा टाकलीपाडा ग्रा.मा. ७० रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (डिसेंबर-२००५)	९.९०	१.४९
५३०	१९४६	नंदुरबार	निंबोणी ते फुलसरा रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे कि.मी. ०/०० ते २/०० (डिसेंबर-२००५)	१५.००	२.२५
५३१	१९४७	नंदुरबार	कोळदा वडकुटे अंटीपाडा ग्रामा ३० रस्त्याची सुधारणा करणे	१५.००	२.२५
५३२	१९४८	नंदुरबार	कोपली भालेर नंदुरबार प्रजिमा-५८ रस्त्यावर कि.मी. २०/४०० वरील नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे (डिसेंबर-२००५)	११.००	१.६५
५३३	१९४९	नंदुरबार	रा.मा. क्र. ६ ते भोणे चाकळे इ.जि.मा. ५६ कि.मी. ०/०० ते २/०० ची रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (डिसेंबर-२००५)	९.९०	१.४९
५३४	१९५१	नंदुरबार	ग्रामा १२८ (वडकळंबी ते वाघळपाडा) खंडींबडी ते उंबडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ०/०० ते ०/१००	३.९०	०.५९
५३५	१९५६	नंदुरबार	कोठली ते शिरवाडे रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे ग्रा.मा. ९१ (डिसेंबर-२००५)	१५.००	२.२५
५३६	१९५८	नंदुरबार	रा.मा १३ ते वजीरपाडा रस्ता ग्रा.मा ८ ची सुधारणा करणे	१२.००	१.८०
५३७	१९६०	नंदुरबार	रा.मा. ७ ते आक्राळे रस्ता ग्रा.मा. ४० कि.मी. ०/०० ते १/५०० ची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे (डिसेंबर-२००५)	१५.००	२.२५
५३८	२०४०	जळगांव	चोपडा तालुक्यातील नागलवाडी ते आडगाव रस्ता ग्रा.मा-४३ चे जलनिस्सारणाच्या कामासह बांधकाम करणे (५.०० किमी)	१९.९०	२.९९
५३९	२०४१	जळगांव	चोपडा तालुक्यातील खरद-नारद रस्त्यावर गुळ नदीवर फरशी बांधणे -ग्रामा२०	१९.९०	२.९९

१	२	३	४	५	६
५४०	2042	जळगांव	चोपडा तालुक्यातील विष्णापूर ते मालापूर रस्ता इजिमा-१११ चे जलनिस्सारणाच्या कामासह बांधकाम करणे (२.०० किमी) हुडको	19.90	2.99
५४१	2050	जळगांव	चुंचाळे लासुर प्रजिमा-३ वर किमी २१/५०० मध्ये लहान पुल बांधणे	24.90	3.74
५४२	2052	जळगांव	रावेर कुसुंबा पाल प्रजिमा-१ सा.क्र. १९/२०० मध्ये पुलांचे बांधकाम करणे (एकनझीरा फाट्याजवळ) ता.रावेर	19.90	2.99
५४३	2070	हिंगोली	कळमनुरी तालुक्यातील भातसावंगी ते झुनझुनवाडी (ग्रामा-१००) वरील काथराज पुल मोऱ्यांचे बांधकाम (९७-९८)	10.00	1.50
५४४	2071	हिंगोली	हिंगोली तालुक्यातील काथराज जोडरस्त्याचे पुल - मोऱ्यांसह उर्वरित बांधकाम करणे, नवीन बांधकाम १ किमी मोऱ्यांचे बांधकाम ५ नग (९७-९८)	10.00	1.50
५४५	2072	हिंगोली	हिंगोली तालुक्यातील जोडरस्ता भुकांची वाडी वरील पुल - मोऱ्यांचे बांधकाम (ग्रामा-७२) पुल मोऱ्या ४ नग (९७-९८)	3.00	0.45
५४६	2082	नांदेड	वाई ते तुलसी आश्रमशाळा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कि.मी १/० ते ३/० वाव २ किमी	12.00	1.80
५४७	2088	नांदेड	किनवट तालुक्यातील जोडरस्ता नांदगांवचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १/५० किमी	9.90	1.49
५४८	2090	नांदेड	प्रजिमा -२ ते गोंडाखेडी रामपूर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी ३	18.00	2.70
५४९	2094	हिंगोली	तुळशी आश्रमशाळेसमोर ते वाईचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी २/०० ते ४/००	16.00	2.40
५५०	2095	नांदेड	कोठारी पार्डी कोपरा भंडारवाडी मोऱ्याचे बांधकाम करणे १ लहान पुल, १० मोऱ्या (९७-९८)	11.00	1.65
५५१	2099	नांदेड	जोडरस्ता पार्डी खंबाळा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. २	12.00	1.80
५५२	2101	नांदेड	दहेलीतांडा - वायफाणा - सिंदेखडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी ०/० ते ३/०० ग्रामा ५१	19.90	2.99
५५३	2102	नांदेड	दहेलीतांडा-निराळा-टेंभी मार्गावर मोऱ्यांची बांधकामे करणे तालुका किनवट	9.90	1.49
५५४	2105	हिंगोली	किनवट तालुक्यातील कोठारी पार्डी कोपरा धानोरा पिंपरी भंडार वाडी रस्त्यावरील भांडारवाडी नाल्यावरील मोठ्या पुलांचे बांधकाम करणे (प्रजिमा-९) वाव-मोठा पुल-१ नग	60.00	9.00
५५५	2106	नांदेड	सोनवाडी - लोखंडवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/० ते ३/०० ग्रामा १५७ तालुका किनवट (राष्ट्रीय समविकास योजना)	19.90	2.99
५५६	2122	नांदेड	चिंचखेड - टेंभी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ०/० ते ४/०	19.90	2.99
५५७	2139	नांदेड	माहेर रेणुकादेवी दत्त शिखर मार्गाची सुधारणा करणे, तालुका किनवट २/० ते ७/० किमी	45.00	6.75
५५८	2142	नांदेड	निराळा तांडा टेंभी रस्त्यावरील मोऱ्याचे बांधकाम करणे एक व्हीसी	12.00	1.80
५५९	2159	नांदेड	बोरवाडी पोचमार्गावर लहान पुलाचे बांधकाम करणे, तालुका माहूर	24.50	3.68
५६०	2160	नांदेड	तांदळा पोचमार्गावर लहान पुजाचे बांधकाम करणे ता.माहूर	24.50	3.68
५६१	2162	नांदेड	घोटी-कुपटी रस्त्याची सुधारणा करणे ४/०० ते ६/०० व ८/०० ते १०/०० किमी प्रजिमा-६ (४८/०० ते ५०/००, ५२/०० ते ५४/००)	24.50	3.68
५६२	2164	नांदेड	उमरीबेगमबाई तांडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी ०/० ते ४/० ग्रामा	19.90	2.99

१	२	३	४	५	६
५६३	2165	नांदेड	कोठारी पारडी कोपरा धानोरा भंडारवाही रस्त्याची सुधारणा करणे कि.मी ५/० ते ९/० प्रजिमा -८	24.00	3.60
५६४	2166	नांदेड	मोहपूर आश्रमशाळा जोड रस्त्याचे बांधकाम करणे (१ किमी)	12.00	1.80
५६५	2167	नांदेड	दहेली तांडा - निराळा तांडा जेवराला रस्त्यावरील पूल मोऱ्याचे बांधकाम करणे प्रजिमा-३	7.00	1.05
५६६	2169	नांदेड	जलधारा आश्रमशाळा जोडरस्त्याची सुधारणा करणे (१.२० कि.मी)	7.20	1.08
५६७	2170	नांदेड	पाटोदा आश्रमशाळा रस्त्याची सुधारणा करणे (१.० किमी)	6.00	0.90
५६८	2171	नांदेड	उमरी आश्रमशाळा जोड रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. २	12.00	1.80
५६९	2173	नांदेड	मांडवा कोठारी रस्त्याची सुधारणा करणे किमी ३/० ते ६/० प्रजिमा-	18.00	2.70
५७०	2173	नांदेड	प्रजिमा ४ ते कोठारी तांडा ग्रा.मा २४५ सुधारणा किमी ०/० ते २/५००	19.90	2.99
५७१	2175	नांदेड	राजगड मारेगांव रस्त्याची सुधारणा करणै किमी ०/० ते ३/६०० ते ५/६०० ग्रामा. ९९	16.00	2.40
५७२	2177	नांदेड	तुळशी आश्रमशाळा जोड रस्त्याची सुधारणा करणे किमी २	12.00	1.80
५७३	2178	नांदेड	कुपटी वानोळा पानोळा पलइगुडा रस्त्याची सुधारणा करणे किमी ३३९/० ते ३४४/२०० इजिमा	30.00	4.50
५७४	2189	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील सालोड गोळेगांव रस्त्याची सुधारणा करणे	19.90	2.99
५७५	2190	अमरावती	खानापूर रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करण	19.90	2.99
५७६	2191	अमरावती	सोलोड पळसमंडळ रस्त्याची मोऱ्या व रपट्यासह सुधारणा करणे	19.90	2.99
५७७	2192	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील चिरोडी कारला रस्त्याची सुधारणा करणे	19.90	2.99
५७८	2193	अमरावती	आमला कारला रस्त्याची सुधारणा करणे	19.90	2.99
५७९	2200	अमरावती	सुसर्दा शिवाझरी राणीगांव धुळघाट रस्त्याच्या कि.मी १२/५०० ते १५/०० ची सुधारणा व डांबरीकरण करणै (आश्रमशाळा डांबरीकरणाने जोडणे)	19.90	2.99
५८०	2210	अमरावती	पळसमंडळ ते सालोड रस्त्याची किमी २/० ते ४/० मध्ये मोऱ्या व रपट्याची सुधारणा करणे	19.90	2.99
५८१	2211	अमरावती	पिंपळगांव निपाणी ते पळसमंडळ रस्त्याची किमी ०/० ते ३/० मध्ये मोऱ्या व रपट्याची सुधारणा करणे	19.90	2.99
५८२	2212	अमरावती	मोजरखेड ते सावंगा विठोबा रस्त्याची किमी ०/० ते ३/० मध्ये मोऱ्या व रपट्याची सुधारणा करणे	19.90	2.99
५८३	2237	अमरावती	गोळेगांव खानापूर मार्गाची सुधारणा करणे ग्रामा १५२	19.90	2.99
५८४	2238	अमरावती	निवसा सार्सी मार्गाची सुधारणा करणे ग्रामा २	15.00	2.25
५८५	2283	अमरावती	जामगांव काली रस्त्याची उंच रपट्याच्या बांधकामासह सुधारणा करणे	12.00	1.80
५८६	2285	अमरावती	मायवाडी ते डोंगर यावली रस्त्याचे बांधकाम करणै जि.अमरावती कि.मी ०/०० ते ३/५०० ग्रामा (कुपोषण)	19.90	2.99
५८७	2285	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील मायवाडी ते डोंगरयावली मार्गाची बांधकाम करणै किमी ०/०० ते ३/५०० (कुपोषण)	19.90	2.99
५८८	2286	अमरावती	जामगांव कु मदरा रस्त्याची सुधारणा करणे किमी ३.०० (कुपोषण)	19.90	2.99
५८९	2286	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील जामगांव कमुदरा मार्गाची सुधारणा करणै लांबी ३.०० किमी (कुपोषण)	19.90	2.99
५९०	2290	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील काटपुर खोपडा मार्गावर काटपूर गावाजवळ काशी नदीवर उंच पुलाचे बांधकाम करणै (कुपोषण)	30.00	4.50
५९१	2291	अमरावती	सातनुर उबरी रस्त्यावरील सुधारणा करणै किमी ५.५० (कुपोषण)	35.00	5.25

१	२	३	४	५	६
५९२	2291	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील सातनुर उंबरी मार्गाची सुधारणा करणे ५.५ किमी (कुपोषण)	35.00	5.25
५९३	2292	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील चिंचोली गवळी ते धंरुड मार्गाचे सीमेपर्यंत बांधकाम करणें किमी ०.०० ते ३.०० (कुपोषण)	19.90	2.99
५९४	2293	अमरावती	सातनुर ते रवाळी रस्त्यावरील सुधारणा करणे किमी ५.५० (कुपोषण)	19.90	2.99
५९५	2293	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील सातनुर ते रवाळा मार्गाचे बांधकाम करणें लांबी २.५ किमी (कुपोषण)	19.90	2.99
५९६	2295	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील पिंपरी गणेशपुर मार्गाची सुधारणा करणें लांबी ३.०० किमी (कुपोषण)	19.90	2.99
५९७	2296	अमरावती	जामगांव ते कार्ली भाग-२ रस्त्यावरील सुधारणा करणे लांबी १.८० किमी (कुपोषण)	19.90	2.99
५९८	2296	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील जामगांव कार्ली मार्गाची सुधारणा करणे भाग २ लांबी १.८० किमी (कुपोषण)	19.90	2.99
५९९	2297	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील तरोडा रायपुर मार्गाची सुधारणा करणें लांबी ३.०० किमी (कुपोषण)	19.90	2.99
६००	2298	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील अकाली रस्त्यावर पूर्णा नदीवर लहान पुलाचे बांधकाम	19.90	2.99
६०१	2299	अमरावती	खडका जामगांव प्ररामा १० ला जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे लांबी ५.५० (कुपोषण)	35.00	5.25
६०२	2300	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील चिखलसावंगी ते चिंचोली गवळी मार्गावर मोऱ्याचें बांधकाम करणें (कुपोषण)	15.00	2.25
६०३	2301	अमरावती	लिंगा एकलाविहिर मार्गाची रस्त्याची सुधारणा करणे लांबी ५.५० (कुपोषण)	19.90	2.99
६०४	2301	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील लिंगा ते एकलाविहिर मार्गाची सुधारणा करणे भाग २ लांबी २.०० (कुपोषण)	19.90	2.99
६०५	2302	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील उराडे ते लोहदरा मार्गाची मोऱ्यासहित सुधारणा करणे, लांबी ३.०० किमी (कुपोषण)	19.90	2.99
६०६	2303	अमरावती	अमरावती जिल्ह्यातील खोपडा बोडना मार्गाचे मोऱ्यासह सुधारणा करणे लांबी ३.०० किमी (कुपोषण)	19.90	2.99
६०७	2331	यवतमाळ	कोळगांव ते मशिगांव रस्त्याचे भाग १ बांधकाम करणें ग्रामा ता.मारीगांव (०/०० ते २/००) लांबी २ किमी प्रलंबित कोंक्रीटचे बांधकाम १, मोऱ्यांचे बांधकाम २	24.00	3.60
६०८	2333	यवतमाळ	साखरा ते साखसरा पोड रस्त्याचे बांधकाम करणें ग्रामा ता.मारीगांव लांबी १ किमी मोऱ्यांचे बांधकाम २	13.00	1.95
६०९	2334	यवतमाळ	दरा पोचमार्ग ते साखरा काळापूर मार्गाला जोडणारा रस्त्याचे बांधकाम करणें ग्रामा ता.मारीगांव लांबी १.५० किमी मोऱ्यांचे कामे ३ प्रलंबित कोंक्रीटचे बांधकाम १	19.90	2.99
६१०	2335	यवतमाळ	अंतरगांव ते अंतरगांव पाड रस्त्याचे बांधकाम करणें, लांबी १.५० किमी मोऱ्यांचे बांधकाम ग्रामा ३	19.80	2.97
६११	2350	यवतमाळ	मारेगांव माडी रस्त्याचे किमी १/४०० मध्ये छोट्या पुलाचे बांधकाम करणे	19.90	2.99
६१२	2372	यवतमाळ	पुसद कारला रस्त्यावरील पुल व मोऱ्यांची सुधारणा करणें, ९/६००, ११/६००, १३/४००, १४/६०० (२ रपटे व ३ मोऱ्या)	20.00	3.00
६१३	2377	यवतमाळ	सरई ते अंतरगांव रस्त्याचे बांधकाम करणें ग्रामा ११५ किमी ०/०० ते ४/०० ता.राळेगांव, जि.यवतमाळ	12.00	1.80

१	२	३	४	५	६
६१४	2378	यवतमाळ	सरई ते चिखली रस्त्याचे बांधकाम करणें, ग्रामा २० किमी ०/०० ते ३/०० ता.राळेगांव, जि.यवतमाळ	12.00	1.80
६१५	2379	यवतमाळ	उमरविहिर पारधी बेडा रस्त्याचे बांधकाम करणें ग्रामा ४३ किमी ०/०० ते १/२०० ता.राळेगांव, जि.यवतमाळ	10.00	1.50
६१६	2387	यवतमाळ	सुर्दापूर मार्थाजुन सिबला रस्त्यावर भिमनाळा नाल्यावर किमी १५/७०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे, प्रजिमा-१८, ता.झंरी, जि.यवतमाळ	19.90	2.99
६१७	2393	यवतमाळ	सोनबर्डी साकरा - घाटंजी रस्त्यावरील सोनबर्डी गावच्या वळण रस्त्याचे पुलासह बांधकाम करणे, ता.केळापूर, लांबी १.०० किमी प्रजिमा-२७	19.99	3.00
६१८	2397	यवतमाळ	केगांव गोधनी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ०/० ते ३/५०० ग्रामा-३५	11.00	3.00
६१९	2405	यवतमाळ	वाढोणा आठमुडी सावरखंड रस्त्यावर किमी ४/२०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम , प्रजिमा-५३	11.00	1.65
६२०	2408	यवतमाळ	राळेगांव वडकी राज्य मार्ग क्र. २३६ ला जोडणाऱ्या खंडकी सुकळी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ०/० ते १/५०० ग्रामा	11.25	3.00
६२१	2409	यवतमाळ	झाडगांव लोणी रस्त्याचे मजबुतीकरण व खडीमिश्रीत डांबर करणे भाग-१ किमी ०/० ते २/०० इजिमा-३८	15.00	3.00
६२२	2412	यवतमाळ	वेडशी खैरगांव एकुर्ली मार्गाची सुधारणा करणे ग्रामा-६६	19.90	3.00
६२३	2424	यवतमाळ	सावरगांव ते सावंगी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	8.00	3.00
६२४	2445	यवतमाळ	आठमुडी चिखली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी १/०० ते १/६०० ग्रामा-७७	13.50	3.00
६२५	2458	यवतमाळ	कळंबनेर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.राळेगांव	15.00	3.00
६२६	2468	यवतमाळ	केगांव वाघुली रस्त्याचे सुधारणा करणे किमी ३/०० ते ७/०० इजिमा-५९ ता.केळापूर	15.00	3.00
६२७	2470	यवतमाळ	घोगुलदरा बीहाडीपोड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणें किमी २/०० ते ३/५०० ग्रामा-७९ ता.मारेगांव	14.00	3.00
६२८	2475	यवतमाळ	वणी तालुक्यातील नांदेपेरा सेलु (बु) रस्त्याची एक लहान पुलासह सुधारणा करणे, ता.वणी, जि.यवतमाळ, ग्रामा-२	19.90	2.99
६२९	2486	यवतमाळ	जिरा मिरा चोंदी रस्त्यावरील रपट्याच्या बांधकामासह खडीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा-३८ ता.कळंब	15.00	3.00
६३०	2540	यवतमाळ	यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील काळी चिल्ली दगडथर रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणें किमी ८/०० प्रजिमा-३९	19.90	2.99
६३१	२५६६	अहमदनगर	पिंपळगावं नोकविंदा दिगंबर राजुर रस्ता.किमी ४/० ते ५/०. व ७/० ते ८/२०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (प्रजिमा-२०) ता.अकोले.	12.00	1.80
६३२	2626	बुलढाणा	बुलढाणा जिल्ह्यातील अंजनी घोटबोरी रस्ता प्रजिमा ४२ वर किमी १७/६०० मध्ये कमी उंचीच्या कमानी पुलाचे बांधकाम करणे	15.50	2.33
६३३	2627	बुलढाणा	बुलढाणा जिल्ह्यातील डोणगांव राजगड रस्ता प्रजिमा ४३ वर किमी १०/६०० मध्ये कमी उंचीच्या कमानी पुलाचे बांधकाम करणे	8.00	1.20
६३४	2632	बुलढाणा	अंदेरा मलकापूर पांग्रा रस्त्याची सुधारणा	19.90	2.99
६३५	2633	बुलढाणा	मलकापूर पांग्रा डोरवी रस्त्याची सुधारणा	19.90	2.99
६३६	2634	बुलढाणा	मलबी इसरुळ मांगरुळ रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा	19.90	2.99
६३७	2635	बुलढाणा	दुर्गबोरी गावातील आदिवासी वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा	15.00	2.25
६३८	2638	बुलढाणा	देवखेड तांदुळवाडी रस्त्याची सुधारणा करणे	9.90	1.49

१	२	३	४	५	६
६३९	2639	बुलढाणा	राजगड गावातील आविासी वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे	15.00	2.25
६४०	2640	बुलढाणा	जनुना आदिवासी गावास जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा	15.00	2.25
६४१	2645	बुलढाणा	राहेरी जांभोरा ताडशिवणी जोडरस्त्याची सुधारणा करणे	15.00	2.25
६४२	2646	बुलढाणा	भुमराळा पोच मार्गाची सुधारणा करणे	12.00	1.80
६४३	2647	बुलढाणा	ताडशिवणी देवखेंड रस्त्याची सुधारणा करणे	15.00	2.25
६४४	2659	गोंदिया	शेंडा येथील आश्रमशाळा जोडण्यासाठी शेंडा-बाडेगांव रस्त्याचे डांबरीकरण करणे (९७-९८)	25.56	3.20
६४५	2660	गोंदिया	कडीकसा आरमशाळेस जोडणाऱ्या चिचगड ककोडी रस्त्याचे डांबरीकरण करणे (९७-९८)	25.00	3.13
६४६	2661	गोंदिया	बोरगांव आश्रमशाळा जोडणाऱ्या देवरी चितगड रस्त्याचे डांबरीकरण करणे (९७-९८)	25.00	3.13
६४७	2662	गोंदिया	पालांदुर आश्रमशाळेला जोडण्यासाठी सिंगारडोह पालांदुर रस्त्याचे डांबरीकरण करणे (९७-९८)	25.00	3.13
६४८	2669	नागपूर	बेल्दा आश्रमशाळेत जोडणाऱ्या वडभां जुनेवानी - बेल्दा रस्त्याचे डांबरीकरण करणे (९७-९८)	15.00	2.25
६४९	2701	नागपूर	काटोल तालुक्यातील दोडकी पुसागोंदी धोतवाडा रस्त्यास जोडणाऱ्या किनकीघोडा पोचमार्गाचे बांधकाम	7.25	1.09
६५०	2702	नागपूर	रिधोरा खापरी (खुद) रस्त्याचे बांधकाम लांबी २.५० किमी	13.75	2.06
६५१	2705	नागपूर	राज्य मार्ग २४८ ला जोडणाऱ्या सावळी रिधोरी रस्त्याचे मजबुतीकरण लांबी २ किमी ता.काटोल	11.00	1.65
६५२	2719	नागपूर	(प्रजिमा-१८) ते अंबाझरी सालेघाट मार्गाचे बांधकाम भाग-१ किमी ०/०० ते २/०० ता.पारशिवनी	24.00	3.60
६५३	2723	नागपूर	सालई जोडरस्त्याचे बांधकाम करणे लांबी १.५० किमी	10.00	1.50
६५४	2725	नागपूर	रामटेक तालुक्यातील चोर बावली मकनापूर महाराजपुर रस्त्याचे मजबुतीकरण करणे, भाग-१ चोरबावली ते मकनापूर लांबी ३.०० किमी	24.90	3.74
६५५	2726	नागपूर	चोर बाहुली मकनापूर महाराजपुर रस्त्याचे मजबुतीकरण करणे, भाग-२ मकनापूर ते महाराजपुर लांबी ३.०० किमी तालुका रामटेक	24.90	3.74
६५६	2728	नागपूर	गुगुलडोह महादुला पंचाळा रस्त्याचे मजबुतीकरण करणे, भाग-२ महादुला ते पंचाळा लांबी ३.०० कि.मी तालुका रामटेक	24.90	3.74
६५७	2730	नागपूर	खानोरा जोड रस्त्याचे मजबुतीकरण करणे, लांबी १ किमी तालुका रामटेक	12.00	1.80
६५८	2731	नागपूर	अकोला जोडरस्त्याचे मजबुतीकरण करणे लांबी १.५० किमी तालुका रामटेक	18.00	2.70
६५९	2733	नागपूर	रामटेक तालुक्यातील फुलझरी - टांगला - पुसदा रस्त्याचे मजबुतीकरण भाग-२ किमी २/०० ते ४/००	24.00	3.60
६६०	2736	भंडारा	टेमनी सिहोरा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण	19.00	2.85
६६१	2737	भंडारा	कुरमुडा रस्त्यावर मोऱ्या रपटा बांधणे	10.00	1.50
६६२	2738	भंडारा	खंडाळा अप्रोच मार्गावर लहान पुल व रपटाचे काम	25.00	3.75
६६३	2739	भंडारा	सोदीपुर अप्रोच रोडचे बांधकाम	50.00	7.50
६६४	2740	भंडारा	चल्लादडोह अप्रोच मार्गाचे काम	30.00	4.50
६६५	2741	नागपूर	सावंगी शेडेश्वर रस्त्यास जोडणाऱ्या बोरी मांजरा पोचमार्ग बांधकाम	19.90	1.99

१	२	३	४	५	६
६६६	2748	नागपूर	पारशिवनी तालुक्यातील शिलादेवी पोचमार्गाचे बांधकाम करणे, लांबी १.३०० किमी खडीकरण १.३०० कि.मी डांबरीकरण, १३००० किमी	19.90	2.99
६६७	2750	नागपूर	सावंगी कोहला रस्त्याचे मोन्यासह बांधकाम किमी २.५०० ते ४.०० सीडी ५ नं	19.90	1.99
६६८	2751	नागपूर	उमरेड बुटिबोरी मार्गला जोडणाऱ्या दहेगांव पोचमार्ग बांधकाम करणे लांबी १.५० किमी ग्रामा १८ १९.९० किमी	19.90	1.99
६६९	2752	नागपूर	उमरेड बुटिबोरी मार्गला जोडणाऱ्या बेडोली पोचमार्गाचे बांधकाम करणे	19.90	1.99
६७०	2753	नागपूर	जामगड सिधीविहिरी मार्गाचे सुधारणा करणे लांबी १.५० किमी ग्रा २५	19.90	1.99
६७१	2754	नागपूर	पांजरा काटे दोडकी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण लांबी १.०० किमी ता.कळमेश्वर	8.00	1.20
६७२	2755	नागपूर	बिहालगोंदी शंकापूर रस्त्याचे खंडीकरण व डांबरीकरण लांबी २.०० किमी ता.काटोल	16.00	2.40
६७३	2759	नागपूर	बिलारगोंदी सबकुंड रस्त्याचे बांधकाम २.०० किमी ता.कळमेश्वर	16.00	2.40
६७४	2765	नागपूर	बेला ठाणा रस्त्यास जोडणाऱ्या निशाणघाट पोचमार्ग मजबुतीकरण व डांबरीकरण करणे इजिमा ९६ किमी ४.०० ते ६.५००	24.90	2.49
६७५	2766	नागपूर	मुरझरी - भिवगड रस्त्यावर रपटा व मोन्याचे बांधकाम करणे	6.00	0.60
६७६	2767	नागपूर	बिलावार गोंदी ते खुर्सापार मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण	19.90	2.99
६७७	2768	नागपूर	मुर्ती ते चंदनपार्डी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (इजिमा १५)	19.90	2.99
६७८	2769	नागपूर	पुसागोंदी किनकीघोडा धोतीवाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (इजिमा २०)	19.90	2.99
६७९	2770	नागपूर	हेटी ते चिंचोली मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (इजिमा-१६)	19.90	2.99
६८०	2778	नागपूर	कचरी सावंगा ते सोमपुर मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	25.00	3.75
६८१	2779	नागपूर	कालमुंडा - माहुरखोडा मार्गाचे बांधकाम करणे	25.00	3.75
६८२	2781	नागपूर	जुनोनी दिघोरी मार्गाचे बांधकाम करणे इजिमा ९८ किमी २.५०० ते ५.००	24.90	2.49
६८३	2782	नागपूर	बेला ठाणा मार्गला जोडणारा निशाणघाट पोच मार्गाचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे इजिमा ९८ किमी ६.५०० ते ९.००	24.80	2.48
६८४	2783	नागपूर	चारगांव पिटीचूवा मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण मोन्यांच्या बांधकामासह करणे किमी २४.०० ते २६.५००	24.90	2.49
६८५	2784	नागपूर	चारगांव पिटीचूवा मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण मोन्यांच्या बांधकामासह करणे किमी २६.५०० ते २९.००	24.90	2.49
६८६	2785	नागपूर	चारगांव खुर्सापार मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण मोन्यांच्या बांधकामासह करणे किमी २९.०० ते ३१.५००	24.90	2.49
६८७	2786	नागपूर	डोंगरगांव चिखलधोकडा मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी १०.०० ते १२.५००	24.90	2.49
६८८	2787	नागपूर	सोनेगांव - बेला सिर्सी मार्गला जोडणाऱ्या किन्हाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	24.90	2.49
६८९	2792	नागपूर	धोग्रा पांढरढाकणी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी १/५०० ते ३/५००	24.90	4.98
६९०	2793	नागपूर	धोग्रा-पांढरढाकणी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ३/५०० ते ५/५००	24.90	4.98



१	२	३	४	५	६
६९१	2794	नागपूर	लाडगांव - परसोडी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी २५	24.90	4.98
६९२	2795	नागपूर	मसळी - वळणी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ३.०० किमी	24.90	4.98
६९३	2797	नागपूर	मालेगांव - गोंदीखापा मार्गाचे बांधकाम करणे २.७०	20.00	4.00
६९४	2798	नागपूर	खांडला ते आंबादा सोनक मार्गाचे बांधकाम करणे किमी २.००	20.00	3.00
६९५	2799	नागपूर	खुटांबा - सुर्यकुंड मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी २.००	20.00	3.00
६९६	2800	नागपूर	कचरी सावंगा ते वाई मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ३ किमी	20.00	3.00
६९७	2801	नागपूर	तरोडा - कोढाली मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्राम १२१	20.00	3.00
६९८	2802	नागपूर	खुटांबा - सबकुंड - नांदोरा मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ०/० ते ३/०	20.00	3.00
६९९	2803	नागपूर	रिधोरा - खापरी मार्गावरील जाम नदीवर लहान पुलाचे बांधकाम करणे	20.00	3.00
७००	2805	नागपूर	चंदद्रकापूर - लोहगड मार्गाचे बांधकाम करणे किमी १.५०	15.00	3.00
७०१	2806	नागपूर	सोनोली मार्गाचे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे ०/२००	13.00	1.95
७०२	2807	नागपूर	कोंढाळी - खापा मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	12.00	1.80
७०३	2809	नागपूर	भोरगड पांढरधाकनी मार्गाचे राहिल्या मोऱ्याचे व पुलाचे बांधकाम करणे	9.90	1.98
७०४	2811	नागपूर	पांजा काटे ते दोडकी रस्ता पुल व मोऱ्यांसह डांबरीकरण करणे	19.90	2.99
७०५	2812	नागपूर	बिहालगोंदी शेकापूर रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे	19.90	2.99
७०६	2813	नागपूर	धोतीवाडा ते गरमसुर रस्त्याचे मोऱ्यांसह मजबुतीकरण व डांबरीकरण	19.90	2.99
७०७	2823	नागपूर	नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी नवेगांव खैरी चारगाव कोलीतमारा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे प्रजिमा १८ किमी २०/०० ते २५/००	60.00	9.00
७०८	2824	नागपूर	नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी नवेगांव खैरी चारगाव कोलीतमारा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे प्रजिमा १८ किमी २५/०० ते ३०/००	60.00	9.00
७०९	2825	नागपूर	केतापार ते कळवी रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ३.०० किमी ग्रामा २५	19.90	2.99
७१०	2826	नागपूर	येरला दिग्रस (बु) रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ३.०० किमी ग्रामा	15.00	2.25
७११	2831	नागपूर	वाघोडा ते लांडगांव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ३.०० किमी ग्रामा ६९	19.90	3.98
७१२	2832	नागपूर	कळंबा रेल्वेस्टेशन ते दिग्रस रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ३.५० किमी ग्रामा ७८	19.90	3.98
७१३	2838	नागपूर	जुनेवाणी ते कोळंबी रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ३.०० किमी ग्रामा २८	15.00	3.00
७१४	2843	नागपूर	कळंबा ते कळंबा रेल्वेस्टेशन रस्त्याचे बांधकाम करणे लांबी २.५० किमी ग्रामा ७१	19.90	3.98
७१५	2845	नागपूर	खुटांबा गुजरवाडी रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ४.०० किमी	19.90	3.98
७१६	2846	नागपूर	पारडी ते बोरडडोई रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ४.०० किमी ग्रामा ४३	19.90	3.98

१	२	३	४	५	६
७१७	2849	नागपूर	जामगड ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	2.99
७१८	2851	नागपूर	जामगड तरोडा खैरी रस्त्याचे बांधकाम करणे	19.90	2.99
७१९	2873	गोंदिया	रा.म. ६ ला जोडणाऱ्या शेंडा - जांभळी ते रस्त्यावरील किमी २१/२०० मधील एक लहान पुलाचे बांधकाम (९५-९६)	20.00	2.50
७२०	2877	गोंदिया	भंडारा जिल्ह्याचे देवरी तालुक्यातील शिलापूर-मकरडीकडा, रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम (९८-९)	15.00	1.88
७२१	2878	गोंदिया	भंडारा जिल्ह्याचे देवरी तालुक्यातील कडीकसा-इस्तारी-ककोडी रस्त्यावर २ पूल व सुटलेल्या मोऱ्यांचे बांधकाम करणे (९८-९९)	15.00	1.88
७२२	2880	गोंदिया	भंडारा जिल्ह्याचे देवरी तालुक्यातील मिसीपिरी-गुजाबडगा-कडीकसा रस्त्यावर २ सेतु-मार्गाचे बांधकाम (९८-९९)	9.90	1.24
७२३	2894	गोंदिया	केशोरी वडेगांव खल्दा रोडवरील पुलाचे बांधकाम	50.00	6.25
७२४	2902	गोंदिया	दल्ही बामनी लहान पुलाचे बांधकाम	50.00	6.25
७२५	2914	गोंदिया	फु केमेटा पुराडा रोडवरील पुलाचे बांधकाम	25.00	3.13
७२६	2943	गोंदिया	प्रा.आ.केंद्र जोडमार्ग मजबुतीकरण, डांबरीकरण करणे, चिचगड	18.00	2.25
७२७	2944	गोंदिया	प्रा.आ.केंद्र जोडमार्ग मजबुतीकरण, डांबरीकरण करणे, गोठणगांव	12.00	1.50
७२८	2945	गोंदिया	प्रा.आ.केंद्र जोडमार्ग मजबुतीकरण, डांबरीकरण करणे, केशोरी	12.00	1.50
७२९	2946	गोंदिया	प्रा.आ.केंद्र जोडमार्ग मजबुतीकरण, डांबरीकरण करणे, स.अर्जुनी	12.00	1.50
७३०	2959	गोंदिया	तुकूम कन्हाळगांव रस्त्यावर कमानी पुलाचे बांधकाम करणे	19.90	2.49
७३१	2977	वर्धा	शिरपूर हुसेनपुर धांडगांव रस्त्याचे बांधकाम	19.90	2.99
७३२	2978	वर्धा	गंगापुर ते गिरगांव रस्त्याची बांधकाम करणे	19.90	2.99
७३३	2979	वर्धा	हरणखुरी - परसोडी रस्त्याचे बांधकाम करणे	19.90	2.99
७३४	2987	वर्धा	कोरा-गिरगांव रस्त्यावर पुलाचे व मोऱ्यांचे बांधकाम करणे	19.90	2.99
७३५	2999	चंद्रपूर	टेकामांडवर, चिखली, परमडोली, मार्गावर एक मोठा पुल ९५-९६	71.44	10.72
७३६	3001	चंद्रपूर	राजुरा चनाखा धानूर सुबई ते सीमेपर्यंत या मार्गावर १ लहान पुल व ४ मोऱ्यांचे बांधकाम करणे (प्रजिमा-१६) ९५-९६	20.00	3.00
७३७	3014	चंद्रपूर	कोठाडे (खु) ते राजुरी गोविंदपुरी रस्त्यावर पुलाचे बांधकाम (राज्य महामार्ग) ता.राजुरा (९६-९७)	19.00	2.85
७३८	3015	चंद्रपूर	चारूर रस्ता भेडोद पाचगांव अहेरी रस्त्यावर लहान पुलांचे व छोट्या मोऱ्यांचे बांधकाम इजिमा, ता.राजुरा (९६-९७)	19.00	2.85
७३९	3017	चंद्रपूर	विरुर स्टेशन ते सावळ रस्त्यावर २ लहान पुलांचे बांधकाम (ग्रामा) ता.राजुरा (९६-९७)	16.00	2.40
७४०	3020	चंद्रपूर	पांढरवाणी जिवती रस्त्याला जोडणाऱ्या कागबन पोच मार्गावर एक पूल बांधणे (९६-९७)	18.50	2.78
७४१	3021	चंद्रपूर	गोलिवर गुडा (टेकामदावा) पोचमार्गावर एका लहान पुलाचे बांधकाम व सोनापुर टेकामांडवा रस्ता जोडणे (९६-९७)	7.00	1.05
७४२	3024	चंद्रपूर	चंद्रपूर जिल्ह्यातील चिचबोडी पोचमार्गावर लहान पुलाचे बांधकाम करणे ग्रामा-१४	19.99	3.00
७४३	3025	चंद्रपूर	चंद्रपूर जिल्ह्यातील टिप्पा गावाजवळ टिप्पा पोचमार्गावर लहान पुलाचे बांधकाम करणे (ग्रामा-६)	9.99	1.50
७४४	3046	गोंदिया	निंबा जांबडी रोडवरील लहान पुलाचे बांधकाम	10.00	1.25
७४५	3047	गोंदिया	शेरपूर लोहारा रोडवरील पुलाचे बांधकाम	5.00	0.63
७४६	3060	चंद्रपूर	मोटेगांव - काजळसर - बोथळी रस्त्यास जोडणारा चाकगोरवट पोचमार्गावर एक लहान पुल व २ मोऱ्यांचे बांधकाम करणे, ता.चिमुर	9.00	1.35

१	२	३	४	५	६
७४७	3061	चंद्रपूर	प्रजिमा-३१ ला जोडणारा रानपरसोटी पोचमार्गावर एक लहान पुल व ६ मोऱ्यांचे बांधकाम करणे, ता.नागभिड	8.00	1.20
७४८	3062	चंद्रपूर	जिवती एरुर एसापुर पांढरवणी रस्त्यावर लहान पूल व ६ मोऱ्यांचे बांधकाम करणे, ता.कोरपणा	19.90	2.99
७४९	3063	चंद्रपूर	खेरगांव कवठाळा पोच मार्गावर एक लहान पुल व सहा मोऱ्या बांधणे	16.00	2.40
७५०	3064	चंद्रपूर	देवाडा - रानतळोणी पळसगांव (सिंगरु) रस्त्यावर ४ लहान पूल व १५ मोऱ्यांचे बांधकाम करणे, तालुका भद्रावती	16.00	2.40
७५१	3065	चंद्रपूर	घोडपेठ - चालबर्डी रस्त्यावर एक लहान पुल व तीन मोऱ्यांचे बांधकाम करणे, ता.भद्रावती	6.85	1.03
७५२	3066	चंद्रपूर	कोसरसार - बोडखा रस्त्यावर एक लहान पुलाचे बांधकाम करणे, ता.वरोरा	6.00	0.90
७५३	3067	चंद्रपूर	हलदी-मानकापूर रस्त्यावर एक लहान पुल व १ मोऱ्याचे बांधकाम करणे, ता.मुल	6.50	0.98
७५४	3069	चंद्रपूर	नलेश्वर ते पांगडी रस्ता प्रजिमा-२६ वर एक लहान पुल व १४ मोऱ्यांचे बांधकाम करणे, ता.सिंदेवाही	10.50	1.58
७५५	3072	चंद्रपूर	चरुर धारपुरे रस्त्यावर १ लहान पुल व ४ मोऱ्या बांधणे	17.00	2.55
७५६	3073	चंद्रपूर	भद्रावती तालुक्यातील मुधोली टेकाडी कोंडेगांव सितारामपेठ भामडेली रस्त्यावर एक लहान पूल व मोऱ्यांचे बांधकाम करणे,	15.00	2.25
७५७	3074	चंद्रपूर	राजुरा तालुक्यातील टांगला मांडवा रस्त्याला जोडणाऱ्या मांडवा प्रा.स्वा.केंद्र पोचमार्गावर एक लहान पुल व ५ मोऱ्यांचे बांधकाम करणे ग्रामा-३२	16.00	2.40
७५८	3075	चंद्रपूर	राजुरा तालुक्यातील बाम्बेझरी पोचमार्गावर एक लहान पुलाचे बांधकाम करणे, ग्रामा	13.00	1.95
७५९	3076	चंद्रपूर	राजुरा तालुक्यातील भरकंडा जोडरस्त्यावर एक लहान पुल व ४ मोऱ्यांचे बांधकाम इजिमा-३८	15.00	2.25
७६०	3077	चंद्रपूर	नवेगांव तळोदी मार्गावर एक लहान पुल व चार मोऱ्या बांधणे (९९-२०००)	15.00	2.25
७६१	3077	चंद्रपूर	राजुरा तालुक्यातील नवेगांव तळोघी रस्त्यावरील लहान पुल व ४ मोऱ्यांचे बांधकाम ग्रामा	15.00	2.25
७६२	3078	चंद्रपूर	भद्रावती तालुक्यातील बायगाव चोरा रस्त्यावरील एक लहान पुलाचे बांधकाम ग्रामा-३	12.00	1.80
७६३	3079	चंद्रपूर	भद्रावती तालुक्यातील दामापूर-धनोली रस्त्याचे रेजड कॉजवेसहित बांधकाम करणे	12.00	1.80
७६४	3081	चंद्रपूर	नागभिड तालुक्यातील पोंढरी - मोहिम रस्त्यावर एक पुलाचे बांधकाम करणे, ग्रामा	13.00	1.95
७६५	3084	चंद्रपूर	नागभिड तालुक्यातील कऱ्हाळगांव (सोबुली) गावाजवळ ग्रामा-७५ वर एका लहान पुलाचे बांधकाम करणे	12.00	1.80
७६६	3085	चंद्रपूर	भद्रावती तालुक्यातील मुधोळी टोकडी मार्गावर किमी क्र. ६/० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे	12.00	1.80
७६७	3087	चंद्रपूर	भद्रावती तालुक्यात वळगांव चंदनखेडा मार्गावर ४ पुलांचे बांधकाम करणे	16.00	2.40
७६८	3089	चंद्रपूर	चिमुर् तालुक्यात जांभुळघाट भिंसी मार्गावर लहान पुलाचे बांधकाम करणे	10.00	1.50
७६९	3090	चंद्रपूर	नागभीड तालुक्यात बनवाही पोचमार्गावर पुलांचे बांधकाम करणे	12.00	1.80

१	२	३	४	५	६
७७०	3091	चंद्रपूर	पिपरडी पोच मार्गावर एक लहान पुल व चार मोऱ्या बांधणे (९९-२०००)	14.00	2.10
७७१	3091	चंद्रपूर	पिपरडी पोच मार्गावर एक लहान पुल व ४ मोऱ्यांचे बांधकाम करणे	14.00	2.10
७७२	3092	चंद्रपूर	गोंडपिंपरी तालुक्यात डोंगरगांव (माल) मार्गावर लहान पुलांचे बांधकाम करणे	18.00	2.70
७७३	3105	चंद्रपूर	चांदूर देवाडा मार्गावर जोडणाऱ्या लाईनगुडा (अंबाईगुडा) पोच मार्गाचे बांधकाम करणें (९९-२००)	19.90	2.99
७७४	3149	चंद्रपूर	सिंहेवाही वाकाल मोहाडी प्रजिमा ४३ वर तीन लहान पूल व ७ मोऱ्यांचे बांधकाम करणे	19.90	2.99
७७५	3151	चंद्रपूर	बेरखेडा-आंबामक्ता रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे प्रजिमा ४	9.00	1.35
७७६	3166	गडचिरोली	भामरागड-लहेरी बिनागुडा मार्गावर लहान पुलाचे बांधकाम प्रजिमा-२४ बीआरओ	45.00	6.75
७७७	3173	गडचिरोली	कुवाकोडी तुरेमरका कोंडेवाही ताडेपट्टा मार्गावर दोन लहान पूल बांधणे	38.00	5.70
७७८	3174	गडचिरोली	ताडेपट्टा गरडेवाडा रस्त्यावर एका लहान पुलाचे बांधकाम	15.00	2.25
७७९	3178	गडचिरोली	कासमपल्ली उडेरा प्रजिमा-२३ वर गुर्जा गावाजवळ २ लहान पुलांचे बांधकाम (प्रजिमा-२३)	42.24	6.34
७८०	3181	गडचिरोली	खेडी मायाड-तोयागोडी-भाकरोडी रस्त्यावर एका मोठ्या पुलाचे बांधकाम इजिमा-१४	35.00	5.25
७८१	3203	गडचिरोली	सालोरी उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे	0.80	0.12
७८२	3204	गडचिरोली	गिरगांव उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे	0.80	0.12
७८३	3205	गडचिरोली	वासेरा उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे	0.80	0.12
७८४	3206	गडचिरोली	थेरगाव उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे	0.80	0.12
७८५	3208	गडचिरोली	आष्टा उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे	2.00	0.30
७८६	3209	गडचिरोली	गांगलवाडी उपकेंद्र पाचेमार्गाचे बांधकाम करणे	2.00	0.30
७८७	3210	गडचिरोली	पोटगांव उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे	2.00	0.30
७८८	3211	गडचिरोली	गडीसुर्ला उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे	2.00	0.30
७८९	3212	गडचिरोली	उमरी पोतदार आश्रमशाळा पोचमार्गाचे डांबरीकरण करणे	4.00	0.60
७९०	3223	चंद्रपूर	राजुरा-गडचांदूर गोविंदपूर मार्गास जोडणाऱ्या खिरडी पोच मार्गावर एक लहान पूल बांधणे	30.00	4.50
७९१	3228	चंद्रपूर	राजुरा, गौरी कवठाळा वनसळी रस्त्यास जोडणाऱ्या नारंडा पोच मार्गावरील वाहून गेलेल्या रपट्याऐवजी एक पूल बांधणे	19.90	2.99
७९२	3229	चंद्रपूर	गडचांदूर नोकारी पांढरवाणी मार्गास जोडणाऱ्या मानवली खुर्द जामणी मार्गावरील जामणी नाल्यावरील वाहून गेलेल्या रपट्याऐवजी पूल बांधणे	19.90	2.99
७९३	3233	गडचिरोली	गडचांदूर नोकारी पांढरवाणी मार्गास जोडणाऱ्या मानोली नाल्यावरील वाहून गेलेल्या रपट्या ऐवजी पूल बांधणें (डिसेंबर २००५)	19.90	2.99
७९४	3245	गडचिरोली	नांदगाव-देवगांव-जनगांव ग्रामा वरील वैनगंगा नदीवर पुल बांधणें (हुडको)	22.40	3.36
७९५	3249	गडचिरोली	मालेवाडा जोडमार्गावर लहान पुलाचे बांधकाम करणें (ग्रामा-८३) तालुका कुरखेडा लहान पुल १ मोऱ्याचे बांधकाम ६ क्र.	19.00	2.85
७९६	3281	गडचिरोली	गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा चव्हेला पेंढरी रस्त्यावर दोन लहान पुलाचे बांधकाम करणे	58.00	8.70

१	२	३	४	५	६
७९७	3284	गडचिरोली	मौजा अंगारा ते खौबाळा ता.कुरखेडा रस्त्यावरील नदीवरील पुलाचे बांधकाम करणे (ग्रामा)	30.00	4.50
७९८	3289	गडचिरोली	मौजा आरमोरी रामाळा तालुका आरमोरी रस्त्यावरील गाढवी नदीवरील पुलाचे बांधकाम करणे (ग्रामा-२६)	13.00	1.95
७९९	3290	गडचिरोली	मौजा शिरपूर खोरकाडा तालुका कुरखेडा रस्त्यावरील सती नदीवर पुलाचे बांधकाम करणे (ग्रामा-६२)	120.00	18.00
८००	3291	गडचिरोली	गडचिरोली जिल्ह्यातील देवसूर मोठा झिलीया रस्त्यावर २ लहान पुल बांधकाम करणे किमी २/००, २/६००	19.00	2.85
८०१	3309	गडचिरोली	चितेकन्हारा पोचमार्गावर १ पुल व ६ मोऱ्यांचे बांधकाम करणे (ग्रामा-६४)	20.00	3.00
८०२	3311	गडचिरोली	येडानुर - रावणपल्ली रस्त्यावर १ पुल व ७ मोऱ्यांचे बांधकाम करणे (ग्रामा-४६)	24.00	3.60
८०३	3313	गडचिरोली	वडगांव पोचमार्गावर ३ पुल व १ मोरी बांधकाम करणे (ग्रामा-११८)	43.00	6.45
८०४	3326	गडचिरोली	गडचिरोली जिल्ह्यातील खेडीमोवाड तोयागोंदी भाकरोंडी खांबाडा रस्त्यावर २ लहान पुलाचे व १ रपटा बांधकाम करणे	31.00	4.65
८०५	3332	गडचिरोली	गडचिरोली जिल्ह्यातील भाडभीडी माडेआमगांव रस्त्यावर १ लहान पुलाचे व १२ मोऱ्यांचे बांधकाम करणे किमी १८/३००	30.00	4.50
८०६	3340	गडचिरोली	गडचिरोली जिल्ह्यातील भाडभीडी माडेआमगांव रस्त्यावर १ लहान पुलाचे व १२ मोऱ्यांचे बांधकाम करणे किमी १८/३००	30.00	4.50
८०७	130	पुणे	सुरकुंडी वाळद गावाजवळ भिमा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे	480.00	38.40
८०८	131	नाशिक	भवाडे गावाजवळ पलाचे बांधकामावरील रस्त्याची सुधारणा करणे. इजिमा-१४४ कि.मी.०/० ते ४/००	150.00	7.50
८०९	134	ठाणे	तलोटे पाटीलपाडा (नागझरी) रस्ताचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/०००, ता. डहाणू ,	90.00	7.20
८१०	137	नागपूर	बोरी (धवलापूर) ते घाटकुकडा रस्त्याचे बांधकाम करणे (ग्रामा-२८) किमी ०/०० ते ५/०० (म्हाडा क्षेत्र)	50.00	4.00
८११	145	नांदेड	दहेली तांडा निराळा तांडा टेंभी मांडवी ते राज्य सीमा प्रजिमा - ३ किमी ३/० ते ५/० व १२/० ते १७/० सुधारणा करणे	58.00	5.80
८१२	149	नाशिक	गावंध ते शेवखंडी ते नाचलौडी प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याची सुधारणा करणे. कि.मी. ०/०० ते ५/०० ता .पेट	50.00	2.50
८१३	154	पुणे	घोटवडी ते धामणगांव रस्त्यावर आरळा नदीवर मोठा पुल बांधणे ग्रामा २६	50.00	4.00
८१४	155	नाशिक	बा-हे ननाशी गोळशी रस्त्यावर गांडोळे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे.	50.00	2.50
८१५	155	नाशिक	बा-हे ननाशी गोळशी रस्त्यावर गांडोळे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे किमी १२/८००	50.00	4.00
८१६	156	नागपूर	बोरी (धवलापूर) ते घाटकुकडा रस्त्याचे बांधकाम करणे (ग्रामा-२८) किमी ५/०० ते १०/००(म्हाडा क्षेत्र)	70.00	5.60
८१७	163	बुलढाणा	अंढेरा मलकापूर पांग्रा (पालखी मार्ग) बिबीची सुधारणा	50.00	4.00
८१८	164	बुलढाणा	लव्हाळा मेहकर सोनाटी रस्त्यावरील पैनगंगा नदीवरील पुलाची सुधारणा	50.00	4.00
८१९	165	नाशिक	देवसाने आश्रमशाळा ते गोगूल रस्त्याची पुल व मोऱ्यासह सुधारणा करणे ३.०० किमी	50.00	4.00

१	२	३	४	५	६
८२०	166	नांदेड	प्रजिमा ८ ते यंदापेंदा नागदेव मुदीर ग्रामीण मार्ग १३५ व १९० (४ किमी)	50.00	5.00
८२१	167	नांदेड	मदनापुर हरडफ वाई तुलशी चक्रमवाडी इजिमा २ ची सुधारणा किमी ०/० ते ५/२	50.00	5.00
८२२	168	नाशिक	विळवंडी ते कळवंडी रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा ६३ किमी ०/०० ते ५/००	50.00	4.00
८२३	177	ठाणे	मुरबाड तालुक्यातील खुटल चासोळे ते वाकलवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रा.मा. १२८ कि.मी. ०/००० ते १/२०० जि. ठाणे.	48.00	3.84
८२४	178	ठाणे	मुरबाड तालुक्यातील रा.म.मा. क्र २२२ ते फांगणे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रा.मा. २५ कि.मी. ०/००० ते ३/५०० जि. ठाणे.	48.00	3.84
८२५	179	धुळे	रा.मा.१३ ते करंझटी दौण्यापाडा आमळी कोंडाईबारी रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण करणे कि.मी. १४/०० ते १६/००	45.00	5.08
८२६	185	अमरावती	हिवरखेड ते बेलोना रस्त्यावर ०/४०० मध्ये पलाची पुर्नबांधणी करणे प्रजिमा ४३	45.00	3.60
८२७	186	नंदुरबार	डामळदा ते असलोद रस्ता मोऱ्या व रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा-१०२	45.00	1.80
८२८	191	चंद्रपूर	नेरी उसेगांव रस्ता इजिमा-६० लांबी ४.०० किमी.	40.00	3.20
८२९	195	नाशिक	पिंपळगांव जोपूळ दिंडोरी रस्त्यावर पालखेड गावाजवळ कॅनलवर पुलांचे बांधकाम करणे	40.00	2.00
८३०	198	पुणे	प्रजिमा १० ते शिनोली रस्त्याचे बांधकाम करणे इजिमा २५ ली ४ किमी	40.00	3.20
८३१	200	पुणे	साकुर्डी जोड रस्ता बांधकाम करणे ग्रामा ०/० ते ५/००	40.00	3.20
८३२	202	पुणे	तोरणे खरोशी अंबोली रस्त्यावर भामा नदीवर एकपदरी पुल बांधणे ता.खेड	40.00	3.20
८३३	206	नाशिक	दगडी साकोडे ते आवळबारी ते पठावे रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा १११ किमी ०/०० ते ३/०० ता.सटाणा	40.00	3.20
८३४	207	अमरावती	बोर्डा शिदवाडी रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते ४/००	40.00	2.00
८३५	208	नाशिक	कोचरगांव गिरजाईबारी ते वाडगांव गिरणारे रस्ता ग्रामा १९२ किमी ०/०० ते ७/००	40.00	3.20
८३६	209	नांदेड	रामा २३० ते बोधडी (बु) पार्डी किमी २/० ते ६/० सुधारणा	40.00	4.00
८३७	210	नंदुरबार	सारंगखेडा बिलाडी बामखेडा (प्रजिमा-२७) ची सुधारणा करणे	40.00	1.60
८३८	211	नाशिक	वनोली ते चौंधाणे रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते ४/०० ता.सटाणा	40.00	3.20
८३९	212	नांदेड	मच्छिंद्र पार्डी ते वाई ग्रामीण मार्ग १३ किमी ०/० ते ४/०	40.00	4.00
८४०	214	अहमदनगर	जागलेवाडी ते फोफसंडी रस्ता (ग्रामा.८१) कि.मी. ०/०० ते ४/५०० रस्त्याची सुधारणा करणे.	40.00	3.20
८४१	215	अहमदनगर	फोफसंडी ते कोपरे रस्ता जिल्हा हद्दीपर्यंत कि.मी. ०/०० ते २/५०० ची सुधारणा करणे.	40.00	3.20
८४२	217	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील पादिरपाडा ते वाकडयाचीवाडी रस्ता तयार करणे	40.00	6.80
८४३	218	ठाणे	मुरबाड तालुक्यातील आळवे शेलगाव तळेगाव न्याहाडी ते मोरोशी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे प्र.जि.मा. ५० कि.मी. २०/०० ते २५/८३० जि. ठाणे.	40.00	3.20

१	२	३	४	५	६
८४४	218	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील ना-हेणे कातकरीवाडी रस्ता तयार करणे.	28.00	4.76
८४५	219	नांदेड	आष्टा पडसा ग्रामीण मार्ग ९ किमी ०/० ते ४/० सुधारणा	40.00	4.00
८४६	223	चंद्रपूर	भिंसी शिवरा डोमा रस्ता इजिमा-९६ किमी. ०/०० ते ४/०० लांबी ४.००	40.00	3.20
८४७	224	नंदुरबार	.अनरद ते बिलाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	40.00	1.60
८४८	225	पुणे	कान्हेवाडी वेताळे वाशेरे वाजवणे अवदर कुडे घोटवडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी २३/७०० ते २६/४००	40.00	3.20
८४९	229	गोंदिया	मशीनटोला मोहराटोला रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	38.20	8.33
८५०	233	नाशिक	पिंपळवटी ते घोटविहिरा रस्त्याची सुधारणा करणे इजिमा ११० किमी ०/०० ते ३/०० ता.पेठ	35.00	1.75
८५१	240	चंद्रपूर	वंडली मसली रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम ग्रामा-३६	35.00	2.80
८५२	240	नागपूर	वंडली मसली रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम ग्रामा ३६	35.00	4.20
८५३	241	अमरावती	भिवापूर आमला रस्त्याची सुधारणा करणे किमी २/०० ते ५/००	35.00	1.75
८५४	247	ठाणे	वाडा तालुक्यातील रामा-३४ ते अंभई ते प्रजिमा-२६ कि.मी. ०/०० ते २/०० ग्रामा-७ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	35.00	1.75
८५५	248	ठाणे	वाडा तालुक्यातील रामा-३४ ते सरसओहळ ते अलमान रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/५०० ते २/९०० ग्रामा.४८ ता. वाडा	35.00	1.75
८५६	250	पुणे	वेताळे कहु कोयाळी ते विठ्ठलवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे भाग-१ ता.खेड	35.00	2.80
८५७	251	गोंदिया	कोडेलोहरा, कोयलारी, लोहारा, नवेझरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	34.00	2.72
८५८	252	नंदुरबार	नंदुरबार करजकुपे ग्रामा-६५ ची सुधारणा करणे कि.मी. १/०० ते ५/००	32.00	1.60
८५९	253	नाशिक	चाफ्याचा पाडा ते कासटविहिर रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते ५/०० ता.पेठ	30.00	1.50
८६०	254	नाशिक	हरसुल ते नाचलोढी आश्रमशाळा रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/००	30.00	1.50
८६१	255	नाशिक	जुळे ते बाडगी आश्रमशाळा रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते ५/०० ता.पेठ	30.00	1.50
८६२	256	नाशिक	रा.मा.२२ ते बोरकट आश्रमशाळा ते जामविहिर आरोग्य केंद्र जोडरस्ता रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते ४/०० ता.पेठ	30.00	1.50
८६३	256	नंदुरबार	कोंडाईबारी पिंजारझाडी केवडीपाडा डेकवद धुळवद रस्ता प्रजिमा-६० कि.मी. ८/०० ते १३/०० मध्ये रुंदीकरण करणे.	25.50	1.28
८६४	257	नाशिक	तांदळाची बारी रुईपेठा ते कोहोर प्राथमिकआरोग्यकेंद्र जोडरस्ता रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ७/०० ता.पेठ	30.00	1.50
८६५	257	नाशिक	तांदळाची बारी रुईपेठा ते कोहोर प्राथमिक आरोग्य केंद्र जोडरस्ता रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते ७/०० ता.पेठ	30.00	1.50
८६६	258	नंदुरबार	सोनवद ते वडछील (ग्रामा-७३) रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासहित बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते ३/००	30.00	1.20
८६७	260	नंदुरबार	खोकसे दापूर विसरवाडी रस्ता प्रजिमा-६३ वर बंधारपाडा गावाजवळ पुल बांधणे.	30.00	1.50

१	२	३	४	५	६
८६८	261	नंदुरबार	नवापूर गडद झामणझर रस्ता प्रजिमा-६७ वर कि.मी. १४/८०० मध्ये खेकडा गावाजवळ पूल बांधणे.	30.00	1.50
८६९	264	नागपूर	चेंडकापूर ते रामगिरी (मोहपा) रस्ता बांधकाम ३.०० किमी	30.00	3.60
८७०	268	गोंदिया	कोयलारी, मुरमाडी, मुरपार, सेलेटापार, मनोरा ते देव्हाडा रस्त्याचे बांधकाम करणे	30.00	2.40
८७१	269	चंद्रपूर	मसली ते मानेमोहाडी रस्त्यावरील एका लहान पुलाचे बांधकाम करणे ग्रामा-११९	30.00	2.40
८७२	270	चंद्रपूर	टेकेपार तळोधी रस्त्यावर एका लहान पुलाचे बांधकाम करणेक इजिमा-८०	30.00	2.40
८७३	273	चंद्रपूर	टेकामांडवा, मारईपाटण भारी मार्गार्स जोडणाऱ्या येरवा लखंमापुर (मच्छी गुडा) पोच मार्गाचे मोन्यासह बांधकाम करणे	30.00	1.80
८७४	274	धुळे	रुणमळी गावाजवळ बुराई नदीवर पुलाचे बांधकाम करणे सुधारणा व डांबरीकरण करणे कि.मी. १४/०० ते १६/००	30.00	4.05
८७५	275	नागपूर	गोंडी मोहगांव जटामझरी रस्ता एमडीआर ३.७०० ते ४.४००	30.00	3.60
८७६	279	नाशिक	अंबड ते देवळीचा पाडा ते वनीरफाटा रस्त्याची सुधारणा करणे	30.00	2.40
८७७	280	नाशिक	बा-हे ननाशी गोळशी रस्त्याची सुधारणा करणे. कि.मी.१८/० ते २७/० व ४८/० ते ४९/०.	30.00	1.50
८७८	280	नाशिक	बा-हे ननाशी रस्त्याची सुधारणा करणे	30.00	2.40
८७९	282	नंदुरबार	भालेर तिसी ते ग्रामा-५८ ला मिळणारा रस्ता ग्रामा-१२९ कि.मी. ०/०० ते ३/८०० ची सुधारणा करणे.	30.00	1.50
८८०	289	नाशिक	कादवाम्हाळूंगी ते प्रजिमा ७१ ला जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा	30.00	2.40
८८१	291	नाशिक	वणी (खु) ते शिवारपाडा कौडासर रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते ४/००	30.00	2.40
८८२	293	नंदुरबार	टेंभा ते वरुळ कानडी रस्ता (भाग टेंभा चौफुली ते वरुळ कानडी) कि.मी. ३/००	30.00	1.20
८८३	295	ठाणे	मुरबाड तालुक्यातील न्याहाडी वाल्हीवरे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे इ.जि.मा. ११२ भाग- १ कि.मी. ०/०० ते २/८०० जि. ठाणे.	30.00	2.40
८८४	297	ठाणे	शहापूर तालुक्यातील सो नडंगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	30.00	1.50
८८५	298	ठाणे	वाडा तालुक्यातील गातेस खानिवली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते ३/५०० प्रजिमा-३५ ता. वाडा	30.00	1.50
८८६	299	ठाणे	वाडा तालुक्यातील रा.मा.३५ ते लोहपे केळठण रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ४/०० ते ६/५०० प्रजिमा-३५ ता. वाडा	30.00	1.50
८८७	300	चंद्रपूर	निमडेली ते रामदेगी रोडचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	30.00	2.40
८८८	306	अमरावती	दापोरी पाळा रस्त्याचे मजबुतीकरण खडीकरण करणे ग्रामा ३३	30.00	2.40
८८९	310	नंदुरबार	नांदरखेडा ते प्रकाशा रस्ता-३ डांबरीकरण करणे.	30.00	1.20
८९०	311	गोंदिया	एस.टी.बी.टी. चुरडी, चिखली, भिवापुर, इंदौरा, गोविंदपुर ते मंगेझरी रस्ता भाग-१ चे मजबुतीकरण व डांबरीकरण	30.00	2.40
८९१	312	गोंदिया	एस.टी.बी.टी. चुरडी, चिखली, भिवापुर, इंदौरा, गोविंदपुर ते मंगेझरी रस्ता भाग-२ चे मजबुतीकरण व डांबरीकरण	30.00	2.40



१	२	३	४	५	६
८९२	314	पुणे	वेताळे कहु कोयाळी ते विडलवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे भाग-२ ता.खेड	30.00	2.40
८९३	315	पुणे	वाळद ते तळपेवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा १०१ लांबी ३ किमी ता.खेड	30.00	2.40
८९४	316	ठाणे	वाडा तालुक्यातील कोने ते मालोंडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	30.00	1.50
८९५	319	ठाणे	मुरबाड तालुक्यातील चासेळे ते खुटल रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते ३/०० जि. ठाणे.	28.00	2.24
८९६	320	ठाणे	मुरबाड तालुक्यातील प्र.जि.मा. क्र ५० तळेगाव ते चासोळे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे इ.जि.मा. १११ कि.मी. ०/०० ते ६/००० जि. ठाणे.	28.00	2.24
८९७	321	गोंदिया	गोंडीटोला पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	27.97	6.10
८९८	322	ठाणे	वाडा तालुक्यातील कुडूस कोंडला रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. १/२०० ते ४/४०० इजिमा-६७ ता. वाडा	27.90	1.40
८९९	323	नांदेड	प्रजिमा ६ ते बोरवाडी भिमपुर ग्रा.मा. ३९ किमी ०/० ते ४/०	40.00	4.00
९००	324	ठाणे	वाडा तालुक्यातील मोज ते वरई बुद्रुक रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	27.00	1.35
९०१	327	ठाणे	शहापूर तालुक्यातील सावरोली नामपाडा रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ३/५००	26.00	1.30
९०२	330	ठाणे	मुरबाड तालुक्यातील इ.जि.मा. क्र ११२ ते लोटयाचीवाडी ते धारखीड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रा.मा. १०५ कि.मी. ०/८०० ते ३/५०० जि. ठाणे.	26.00	2.08
९०३	331	ठाणे	शहापूर तालुक्यातील पाचघर जोड रस्त्याचे कि.मी. ०/०० ते १/७०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे.	26.00	1.30
९०४	332	ठाणे	रा.मा. क्रं. ४४ ते वेहळोली चरीव मानेखिड ढाढरे रस्ता प्र.जि.मा. क्रं ५१ कि.मी. ७/०० ते १६/१२५ मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	26.00	1.30
९०५	333	ठाणे	वाडा तालुक्यातील वरसाळे अक्षयपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/८०० ता. वाडा	26.00	1.30
९०६	334	ठाणे	वाडा तालुक्यातील डाहे ते कुंभिस्ते ते नाकडपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	26.00	1.30
९०७	335	नंदुरबार	कमखेडा ते टेंभे बु. प्रजिमा-२७ रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासहित बांधकाम करणे कि.मी. १/३०० ते ३/००	25.50	1.02
९०८	340	नंदुरबार	नवापूर धुलिपाडा करंजी रस्ता प्रजिमा-६८ वर कि.मी. ११/३०० मध्ये पिंप्रान नदीवर पूल बांधणे.	25.50	1.28
९०९	340	नंदुरबार	नवापूर धुलिपाडा करंजी रस्ता प्रजिमा-६८ वर किमी ११/३०० मध्ये प्रिपाण नदीवर पुल बांधणे	25.50	2.04
९१०	341	नंदुरबार	नवापूर भवरे रस्त्यावर काटवानपाडा गांवाजवळ लहान पूल बांधणे.	25.50	1.28
९११	341	नंदुरबार	नवापूर भवरे रस्त्यावर काटवान गावाजवळ लहान पुल बांधणे	25.50	2.04
९१२	342	नंदुरबार	उमज ते पावला रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा-९० कि.मी. ०/०० ते ४/५००	25.50	1.28

१	२	३	४	५	६
९१३	343	नंदुरबार	वाघाळे काळटाळबी ते ओझर्दे रस्ता ग्रामा-८४ ची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ४/००	25.50	1.28
९१४	344	नंदुरबार	नंदुरबार वळण रस्ता ते डुबकेश्वर चौपाळे रस्ता कि.मी. ०/०० ते ३/०० ग्रामा-१०२ सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे.	25.50	1.28
९१५	345	नंदुरबार	नंदुरबार चौपाळे ग्रामा-१०० कि.मी. ०/०० ते ५/०० ची सुधारणा करणे.	25.50	1.28
९१६	349	नंदुरबार	नंदुरबार वळण रस्ता ते होळ हवेली दहिंदुले रस्ता ग्रामा-२५ ची जलनिस्सारणाच्या कामासह सुधारणा करणे.	25.50	1.28
९१७	350	नंदुरबार	पातोंडा ते चौपाळे रस्ता कि.मी. ०/०० ते ४/१०० ची सुधारणा करणे.	25.50	1.28
९१८	351	नंदुरबार	रामा-६ ते गुजरजांभोली ग्रामा-१० कि.मी. ०/०० ते ३/०० ची जलनिस्सारणाच्या कामासह सुधारणा करणे	25.50	1.28
९१९	352	ठाणे	मुरबाड तालुक्यातील न्याहाडी वाल्हीवरे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे इ.जि.मा. ११२ भाग - २ कि.मी. २/८०० ते ५/६५० जि. ठाणे.	25.50	2.04
९२०	353	ठाणे	वाडा तालुक्यातील ब्राम्हणगांव आंबिवली सावरोली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे प्रजिमा-२६ ता. वाडा	25.50	1.28
९२१	354	नंदुरबार	कोंडाईबारी पिंजारझाडी केवडीपाडा ढेकवद धुळवद रस्ता प्रजिमा-६० कि.मी. १३/०० ते १६/०० व २०/०० ते २२/०० मध्ये रुंदीकरण करणे.	25.50	1.28
९२२	355	नंदुरबार	कोंडाईबारी पिंजारझाडी केवडीपाडा ढेकवद धुळवद रस्ता प्रजिमा-६० कि.मी. ३/०० ते ८/०० मध्ये रुंदीकरण करणे.	25.50	1.28
९२३	357	ठाणे	बिबलवाडी जोडरस्ता बांधकाम करणे तालुका शहापूर (खडीकरण, डांबरीकरण व पक्की गटार बांधणे)	19.90	1.00
९२४	358	ठाणे	शहापूर तालुक्यातील नांदगाव ते कानविंदे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे.	19.90	1.00
९२५	359	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील चोण ठाकुरवाडी रस्ता तयार करणे.	19.90	3.38
९२६	360	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील कासगांव ठाकुरवाडी ते कासगांव कातकरीवाडी रस्ता तयार करणे	19.90	3.38
९२७	361	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील येथे मार्गवाडी रस्ता तयार करणे	19.90	3.38
९२८	362	ठाणे	शहापूर तालुक्यातील मुसई कृष्णाचीवाडी ते चिंचवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. जिल्हा ठाणे कि.मी. ४/०० ते ६/००	19.90	1.00
९२९	365	ठाणे	देवघर कातकरीपाडा रस्त्यावर साकाव बांधणे ता. वाडा	19.90	1.00
९३०	368	ठाणे	वाडा तालुक्यातील आबिटघर साठेपाडा जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते २/५०० ता. वाडा	19.90	1.00
९३१	370	ठाणे	वाडा तालुक्यातील परळी ते वैतरणा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	19.90	1.00
९३२	372	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली ते कोफ-याचीवाडी रस्ता तयार करणे	18.00	3.06
९३३	373	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील मो-याचा पाडा डंबरवेढा रस्ता तयार करणे	15.00	2.55

१	२	३	४	५	६
९३४	377	ठाणे	राम मा.क्र.३ ते नारळवाडी ते पारधवाडी रस्ता बांधकाम करणे खडीकरण, डांबरीकरण व पक्की गटार करणे, ता. डहाणू ,	15.00	1.20
९३५	378	ठाणे	शहापूर तालुक्यातील पिवळी ते कोशिंबडे उर्वरित रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे. ग्रा.मा.३४	15.00	0.75
९३६	379	ठाणे	शहापूर तालुक्यातील चिंचेचापाडा ते खोर रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे.	15.00	0.75
९३७	380	ठाणे	शहापूर तालुक्यातील वांद्रे गावास जाणाऱ्या पोहोच रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे.	15.00	0.75
९३८	381	ठाणे	शिरोळ ते भगतपाडा रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे तालुका शहापूर (उर्वरित लांबी)	15.00	0.75
९३९	382	ठाणे	मुरबाड तालुक्यातील प्र.जि.मा. क्र ५० ते मेर्दी रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे इ.जि.मा. ११२ कि.मी. ०/०० ते ४/४०० जि. ठाणे.	15.00	1.20
९४०	390	ठाणे	वाडा तालुक्यातील खरीवली ठकवलीपाडा रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/५०० प्रजिमा-५४ ता. वाडा	15.00	0.75
९४१	391	ठाणे	वाडा तालुक्यातील पाली ते पिंगेमार्न रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	15.00	0.75
९४२	392	ठाणे	वाडा तालुक्यातील सापने कारंजे रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/७५० ग्रामा-५३ ता. वाडा	15.00	0.75
९४३	393	ठाणे	आणलोटे ते कोशींबी रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे (२ कि.मी.)	15.00	0.75
९४४	394	ठाणे	मुरबाड वेती तवा रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ०/०० ते ३/००.	15.00	1.20
९४५	394	ठाणे	मुरबाड वेती तवा रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते ३/००, ता. डहाणू ,	15.00	1.20
९४६	395	ठाणे	राम ८ ते हिराफार्म जोडरस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे व मोऱ्यांचे बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते १/००, ता. डहाणू ,	15.00	1.20
९४७	399	ठाणे	वाडा तालुक्यातील उज्जैनी घायपतपाडा रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/२०० ता. वाडा	14.90	0.75
९४८	400	ठाणे	सुर्यमाळ ते कवनाळे रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा ७१ किमी ५/०० ते ९/०० ता.मोखाडा (कुपोषण)	14.76	0.74
९४९	401	ठाणे	शहापूर तालुक्यातील दहागाव सारमाळ रस्त्याचे बांधकाम करणे तसेच खाजगी जमीनीचे संपादन करणे जिल्हा ठाणे	14.50	0.73
९५०	402	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील कान्हीर कातकरीवाडी आदिवासी वाडा रस्ता तयार करणे	14.00	2.38
९५१	403	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील वा-याची वाडी जोडरस्ता तयार करणे	14.00	2.38
९५२	404	ठाणे	वाडा तालुक्यातील वरई बु. ते कुन्हाडेपाडा रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	14.00	0.70
९५३	405	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील देवळोली ते सावरे करवळे कातकरीपाडा ते सावरे जोड रस्ता तयार करणे	13.00	2.21

१	२	३	४	५	६
९५४	406	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील करवळे कातकरीवाडी रस्ता तयार करणे	13.00	2.21
९५५	407	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली ठाकुरवाडी रस्ता तयार करणे	13.00	2.21
९५६	408	ठाणे	वाडा तालुक्यातील खैरे आंबिवली ते तिळगांव रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	12.90	0.65
९५७	410	ठाणे	शहापूर तालुक्यातील आवाळे गावास जाणाऱ्या पोहोच रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे.	12.00	0.60
९५८	411	ठाणे	शहापूर तालुक्यातील माहुली ते चांदरोटी रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे.	12.00	0.60
९५९	412	ठाणे	शहापूर तालुक्यातील आदिवली ते आपटे पोफोडी रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे.	12.00	0.60
९६०	414	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील गोरपे शिरवली कातकरीवाडी रस्ता तयार करणे	11.00	1.87
९६१	414	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील राहटोली कातकरीवाडी रस्ता तयार करणे	11.00	1.87
९६२	416	ठाणे	मुरबाड तालुका बेलपाडा शिखरेपाडा बिरवाडी रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी.२/०० ते ३/००	10.00	0.80
९६३	417	ठाणे	शहापूर तालुक्यातील रा.मा. ४४ ते मालद भिनार रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे जिल्हा ठाणे. कि.मी. १/८०० ते २/४००	10.00	0.50
९६४	418	ठाणे	वाडा तालुक्यातील कुडूस सापरोंडे रस्त्याचे बांधकाम करणे ग्रा.मा.१७५ ता. वाडा	10.00	0.50
९६५	419	ठाणे	दाभोण गाडगे महाराज आश्रमशाळा रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते १/५००, ता. डहाणू ,	10.00	0.80
९६६	426	ठाणे	वाणगांव वीरे हनुमान नगर रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते २/५००, ता. डहाणू ,	10.00	0.80
९६७	427	ठाणे	वसा करजगांव रस्त्यावर १/०० मधील पूलाचे रुंदीकरण करणे. ता. डहाणू ,	10.00	0.80
९६८	428	ठाणे	शहापूर तालुक्यातील वेल्होडा पोहोच रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे जि. ठाणे.	9.90	0.50
९६९	429	ठाणे	शिरोळ अजनुप मॅंगळपाडा रस्ता प्र.जि.मा.-३७ तालुका शहापूर (कठीण चढ / उतार व वळण काढणेसाठी रुंदीकरण करणे)	9.90	0.50
९७०	430	ठाणे	वाडा तालुक्यातील गारगांव मांगरुळ रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50
९७१	432	ठाणे	वाडा तालुक्यातील गोन्हे ते शेलटे रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी. १/०० ते २/२०० ग्रामा-१३ ता. वाडा	9.90	0.50
९७२	433	ठाणे	वाडा तालुक्यातील देवघर काटी जोड रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/५०० ते १/५०० ग्रामा-१५८ ता. वाडा	9.90	0.50
९७३	434	ठाणे	वाडा तालुक्यातील गवतेपाडा ते सोनशिव रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा कि.मी. २/००	9.90	0.50
९७४	435	ठाणे	वाडा तालुक्यातील पिंपरोली ते मोरेपाडा रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50

१	२	३	४	५	६
९७५	436	ठाणे	वाडा तालुक्यातील देवघर कोलवडपाडा रस्त्यावर साकव बांधणे ता. वाडा	9.90	0.50
९७६	437	नंदुरबार	खडकी ते देवलीपाडा रस्ता ग्रामा १०२ ची सुधारणा करणे	18.00	1.44
९७७	437	ठाणे	वाडा तालुक्यातील मुसारणे रस्त्यावर स्लॅबड्रेन बांधणे ता. वाडा	9.90	0.50
९७८	438	ठाणे	वाडा तालुक्यातील नाडे उचाट रस्त्यावर स्लॅबड्रेन बांधणे ता. वाडा	9.90	0.50
९७९	439	ठाणे	वाडा तालुक्यातील सोनशिव ते वायडपाडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50
९८०	439	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील गोरेगांव कातकरीवाडी रस्ता तयार करणे	9.00	1.53
९८१	440	ठाणे	वाडा तालुक्यातील कळंबोली ते कातकरीवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50
९८२	441	ठाणे	वाडा तालुक्यातील बिलघर कातकरीवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50
९८३	442	ठाणे	वाडा तालुक्यातील चंदोली ते काकडपाडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. २/०० ता. वाडा	9.90	0.50
९८४	443	ठाणे	वाडा तालुक्यातील चोरघेपाडा ते बिलोशी जोड रस्ताचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा ता. वाडा	9.90	0.50
९८५	444	ठाणे	वाडा तालुक्यातील धापड पाडा ते कातकरीपाडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50
९८६	445	ठाणे	वाडा तालुक्यातील गुहीर ते माहारपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/२०० ग्रामा-१० ता. वाडा	9.90	0.50
९८७	446	ठाणे	वाडा तालुक्यातील कुमदल रायसल रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/०० ता. वाडा	9.90	0.50
९८८	447	ठाणे	वाडा तालुक्यातील प्रजिमा-३४ ते वावेघर जोड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते ०/९०० प्रजिमा-३४ ता. वाडा	9.90	0.50
९८९	448	ठाणे	वाडा तालुक्यातील मेट घोनसई रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा ता. वाडा	9.90	0.50
९९०	449	ठाणे	वाडा तालुक्यातील रामा-३५ ते नाडे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/२०० ग्रामा-१५४ ता. वाडा	9.90	0.50
९९१	450	ठाणे	वाडा तालुक्यातील परळी ते बंगल्याचापाडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50

१	२	३	४	५	६
९९२	451	ठाणे	वाडा तालुक्यातील पिंपरोली ते वरखंडेपाडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50
९९३	452	ठाणे	वाडा तालुक्यातील सांगे ते भेकरीचापाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. १/३०० ते २/१०० ग्रामा-२५ ता. वाडा	9.90	0.50
९९४	453	ठाणे	वाडा तालुक्यातील रा.मा.३५ ते नाडे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा-१५४ ता. वाडा	9.90	0.50
९९५	454	ठाणे	वाडा तालुक्यातील रामा-३४ ते (मुसारणे) घोडविंदेपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/५०० ग्रामा-१६५ ता. वाडा	9.90	0.50
९९६	455	ठाणे	वाडा तालुक्यातील शेला ते तारक पाटीलपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. १/०० ते १/७०० ता. वाडा	9.90	0.50
९९७	456	ठाणे	वाडा तालुक्यातील तोरणे ते कातकरीपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50
९९८	457	ठाणे	वाडा तालुक्यातील वाडा ते पिक कॉलनी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/२०० ग्रामा-५७ ता. वाडा	9.90	0.50
९९९	458	ठाणे	वाडा तालुक्यातील विलकोस ते बुधानपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50
१०००	459	ठाणे	वाडा तालुक्यातील इजिमा-३८ ते बावरपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/५०० ता. वाडा	9.90	0.50
१००१	460	ठाणे	वाडा रोड ते चंदोली अंपरोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/५०० ता. वाडा	9.90	0.50
१००२	461	ठाणे	वाडा तालुक्यातील ढाढरे ते कातकरीपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50
१००३	462	ठाणे	वाडा तालुक्यातील डाहे अंपरोच रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50
१००४	463	ठाणे	वाडा तालुक्यातील देवगांव ते हिरवेपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/०० ता. वाडा	9.90	0.50
१००५	464	ठाणे	वाडा तालुक्यातील कोने ते पिंपरोली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. १/०० ता. वाडा	9.90	0.50
१००६	465	ठाणे	वाडा तालुक्यातील कुडूस कॉडला रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. १/०० ते ४/४०० ता. वाडा	9.90	0.50
१००७	466	ठाणे	वाडा तालुक्यातील शिलोत्तर ते गारगांव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	9.90	0.50
१००८	467	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील बबोडोनोली धनगरपाडा रस्ता तयार करणे	9.00	1.53

१	२	३	४	५	६
१००९	468	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील ढवळपाडा कातकरीवाडी रस्ता तयार करणे	9.00	1.53
१०१०	470	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंगवाडी ठाकुरपाडा रस्ता तयार करणे	9.00	1.53
१०११	471	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील कुडसावरे ठाकुरवाडी ते कातकरीवाडी ते स्वातंत्र सैनिक वसाहती पर्यन्त रस्ता तयार करणे	9.00	1.53
१०१२	472	ठाणे	वाडा तालुक्यातील बिलोशी पाटीलपाडा ते देवघर महादेवपाडा रस्त्यावर स्लॅबद्वारे बांधणे ता. वाडा	9.00	0.45
१०१३	473	ठाणे	वाडा तालुक्यातील खुंटल शिंदीचापाडा जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे वाडा	9.00	0.45
१०१४	474	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील बेडशिळ ते चिकण्याचीवाडी आदिवासी वाडी रस्ता तयार करणे	8.00	1.36
१०१५	475	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे कातकरीवाडी तयार करणे	8.00	1.36
१०१६	477	ठाणे	वाडा तालुक्यातील इजिमा-६७ ते दिनकरपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	8.00	0.40
१०१७	478	ठाणे	वाडा तालुक्यातील काचघर ते प्लाटपाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	8.00	0.40
१०१८	479	ठाणे	वाडा तालुक्यातील पिंपरोळी ते तिळसे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. २/०० ता. वाडा	8.00	0.40
१०१९	481	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील आंभे कातकरीवाडी तयार करणे	7.00	1.19
१०२०	482	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील काकोळे बोहीनोली कातकरीवाडी तयार करणे	7.00	1.19
१०२१	483	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील वाकडयाचीवाडी जोड तयार करणे	7.00	1.19
१०२२	484	ठाणे	वाडा तालुक्यातील जाळे ते पासोडीपाडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. १/०० ता. वाडा	7.00	0.35
१०२३	490	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील शेलारपाडा कातकरीवाडी तयार करणे	5.00	0.85
१०२४	491	ठाणे	वाडा तालुक्यातील निंबवली ते गरेलपाडा रस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-१७९ ता. वाडा	5.00	0.25
१०२५	492	ठाणे	वाडा तालुक्यातील डाहे ते कुंभारपाडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. वाडा	5.00	0.25
१०२६	493	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोलीगांव कातकरीवाडी रस्ता तयार करणे	4.00	0.68
१०२७	596	नाशिक	रामा २२ ते पाटीलवाडी रस्त्याची सुधारणा करणे	10.00	0.80
१०२८	598	नाशिक	दाभाडी ते गांडोळे रस्ता किमी ०/०० ते ३/०० ची सुधारणा करणे ग्रामा १६० ता.पेठ	18.00	0.90
१०२९	599	नाशिक	कहाडोळपाडा पोंड्याचामाळ ते चिन्हाचा पाडा रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा किमी २/५०० ते ५/००	18.00	0.90

१	२	३	४	५	६
१०३०	600	नाशिक	केंगपाडा ते पळशी रस्ता कि.मी. ०/०० ते ४/०० ची सुधारणा करणे ता. पेठ	19.90	1.00
१०३१	600	नाशिक	कें गपाडा ते पळशी रस्ता किमी ०/०० ते ४/०० ची सुधारणा करणे ग्रामा ता.पेठ	18.00	0.90
१०३२	601	नाशिक	प्रजिमा ६८ ते धानपाडा रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते १/५०० ता.पेठ	18.00	0.90
१०३३	602	नाशिक	रा.मा. २२ ते भातडी रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा किमी ०/०० ते ४/०० ता.पेठ	18.00	0.90
१०३४	603	नाशिक	शिंदे ते आंबेगण रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा किमी ०/०० ते २/०० ता.पेठ	18.00	0.90
१०३५	604	नाशिक	विरमाळ ते गांडोळे (दिंडोरी) रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते २/०० ता.पेठ	18.00	0.90
१०३६	605	नाशिक	बेहेडमाळ ते जांभुळमाळ ते एकदरा रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते २/०० ता.पेठ	18.00	0.90
१०३७	606	नाशिक	बिलकस ते धानपाडा रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा २९ किमी ०/०० ते ३/०० ता.पेठ	18.00	0.90
१०३८	607	नाशिक	बोरवट ते खिरकडे रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा किमी ०/०० ते २/०० ता.पेठ	18.00	0.90
१०३९	608	नाशिक	कोहोर रुईपेठ ते तांदळाची बारी रस्ता ग्रामा ३४ ची सुधारणा करणे किमी ४/०० ते ६/०० ता.पेठ	18.00	0.90
१०४०	609	नाशिक	रामा २२ ते एमव्हीपी आश्रमशाळा भरुन जोडरस्ता किमी ०/०० ते २/०० ता.पेठ	18.00	0.90
१०४१	610	नाशिक	रामा २२ ते देवगांव गोंदे रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा ६५ किमी ०/०० ते ३/०० ता.पेठ	18.00	0.90
१०४२	611	नाशिक	उमीधोंड ते आसराबारी रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते २/०० ता.पेठ	17.00	0.85
१०४३	612	नाशिक	उस्थळे ते पाडा ते गडदुणे रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा किमी ०/०० ते २/०० ता.पेठ	17.00	0.85
१०४४	613	नाशिक	सावकी ते विठेवाडी पुलाचे जोडरस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते १/२०० ता.देवळा	10.00	0.50
१०४५	613	नाशिक	सावकी ते विठेवाडी पूलाचे जोडरस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते १/२०० ता.देवळा	19.90	1.59
१०४६	614	नाशिक	भवानदगडफाटा ते भवानदगड रस्ता ग्रामा ३ किमी ०/०० ते २/०० ता.सुरगाणा	17.00	0.85
१०४७	615	नाशिक	मानुर ते खैराड रस्त्याची जलनिस्सारणाचे बांधकाम करणे ग्रामा १४२ ता.सटाणा	10.00	0.50
१०४८	616	नाशिक	सामुडी ते खरोली रस्त्यावर पाईक मोन्या बांधणे व रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते २/०० ता.त्र्यंबक	18.00	0.90
१०४९	617	नाशिक	भिलवाड ते मांगीतुंगी रस्ता पायथा ग्रामा १५३ वर किमी १/०० ते २/०० ची जलनिस्सारणाचे बांधकामासह करणे ता.सटाणा	10.00	0.50
१०५०	618	नाशिक	जऊळकेवणी ते मातेरेवाडी रस्त्याची सुधारणा करणे (इजिमा-१२४)	18.00	0.90
१०५१	618	नाशिक	जऊळकेवणी ते मातेरेवाडी रस्त्याची सुधारणा करणे इजिमा १२४	19.90	1.59
१०५२	619	नाशिक	इजिमा-१२४ ते जोपूळ (ग्रामा ९४) ची सुधारणा करणे किमी ४.००	18.00	0.90
१०५३	619	नाशिक	इजिमा १२४ ते जोपूळ (ग्रामा ९४) ची सुधारणा करणे किमी ४/००	19.90	1.59



१	२	३	४	५	६
१०५४	620	नाशिक	वलखेड निगडोळ चारोसा रस्त्याची व मोन्यांची सुधारणा करणे किमी ७/०० ते ८/०० व १३/०० ते १४/०० प्रजिमा ७१	19.90	1.59
१०५५	627	नाशिक	चिकाडी मोकनळ भनवड रस्त किमी ५/०० ते ७/८०० प्रजिमा ७९ ची सुधारणा करणे	19.90	1.59
१०५६	634	नाशिक	करंजवण फाटा ते करंजवण रस्त्याची सुधारण करणे किमी ०/०० ते ४/००	19.90	1.59
१०५७	635	नाशिक	कोशिंबे ते पिंपरखेड रस्त्याची सुधारणा करणे	19.90	1.59
१०५८	638	नाशिक	प्रजिमा ७२ ते वारे रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते २/००	19.90	1.59
१०५९	639	नाशिक	निगडोळ ते वाघाड रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/५०० ते ४/००	19.90	1.59
१०६०	642	नाशिक	रामा १८ ते सावनेर किल्ला ग्रामा १२४ किमी ०/०० ते २/०० ची सुधारणा करणे ता.कळवण	19.90	1.59
१०६१	657	नाशिक	प्रजिमा-७० ते जांबेटेक फाटा रस्ता प्रजिमा-३० किमी ०/०० ते २/५०० मध्ये सुधारणा करणै	19.90	1.59
१०६२	661	नाशिक	लोहणेर विठेवाडी भऊर कळवण प्रजिमा-११ किमी ३५/०० ते ३६/०० ते ४६/०० ते ४७/२०० ता.देवळा	19.90	1.59
१०६३	670	नाशिक	कोशिंबे पांडाणे (प्रजिमा-७२) किमी ६/० ते ८/०० ते रुंदीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.59
१०६४	671	नाशिक	ओतूर बाबापूर मळाणै माहाडी कोकणगांव रस्त्याचे रुंदीकरणासह डांबरीकरण करणै प्रजिमा-४ कि.मी ७६/०० ते ७९/००	19.90	1.59
१०६५	672	नाशिक	बहादुरी चिखलांबे रस्त्याचे सुधारणा करणे ग्रामा-६ किमी ३/६०० ते ५/२००	19.00	1.52
१०६६	673	नाशिक	चिखलांबे ते शिवरे रस्ता इजिमा-५७ किमी ०/०० ते १/५०० ची सुधारणा करणे	18.00	1.44
१०६७	674	नाशिक	प्रजिमा-७० ते देहबाणे रस्ता ग्रामा-८१ किमी १/१५० ते २/८०० ची सुधारणा करणे	18.00	1.44
१०६८	675	नाशिक	देहबाणे बहादुरी रस्ता ग्रामा-८१ किमी ४/९०० ते ६/४०० ची सुधारणा करणे	18.00	1.44
१०६९	678	नाशिक	रामा १७ जाधववस्ती रस्त्याची सुधारणा करणे	15.00	1.20
१०७०	679	नाशिक	आळंदी डॅम ते करवंदवाडी रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते २/००	15.00	1.20
१०७१	680	नाशिक	दळवट जूमले तताणी शृंगारवाडी रस्त्याचर सुधारणा करणे ग्रामा ५ किमी ०/०० ते ३/०० ता.कळवण	15.00	1.20
१०७२	682	नाशिक	कोशिंबे ते कोकणगांव रस्त्याची सुधारणा करणे किमी १/०० ते ३/००	15.00	1.20
१०७३	684	नाशिक	इंदिरानगर ते मोचीपाडा ते प्रजिमा-७० रस्ता ग्रामा-२५ किमी ३/३०० ते ४/०० ची सुधारणा करणे	15.00	1.20
१०७४	687	नाशिक	पठावे ते पिसारे रस्त्यावर किमी ०/०० ते २/०० ची लांबीत सुधारणा करणै ता.सटाणा	19.90	1.59
१०७५	688	नाशिक	वरखेडा (क) वरखेडा (ह) कोसुर्डे रस्त्याची सुधारणा करणै किमी ०/०० ते ३/०० ता.कळवण	15.00	1.20
१०७६	689	नाशिक	रामा १८ ते चोळीचा माळ ते भेंडगव्हाण ग्रामा ९० किमी ०/०० ते ३/५०० ता.कळवण	15.00	1.20
१०७७	690	नाशिक	भरुर ते पाळेकर वस्ती वरवंडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणै किमी ०/०० ते ३/२०० ता.देवळा	15.00	1.20

१	२	३	४	५	६
१०७८	698	नाशिक	बहादुरी चिखलांबे रस्ता ग्रामा ६ किमी १/६०० ते ३/९०० सुधारणा करणे	9.90	0.79
१०७९	699	नाशिक	दह्याणे बहादुरी रस्ता ग्रामा-८१ किमी ३/४०० ते ४/९०० ची सुधारणा करणे	9.90	0.79
१०८०	701	नाशिक	जांबुटके चिखलांबे रस्ता इजिमा ५७ किमी १२/५०० ते १३/५०० ची सुधारणा करणे	8.00	0.64
१०८१	702	नाशिक	शिवरे ते बोराळे रस्ता ग्रामा-५ किमी ०/०० ते १/१०० ची सुधारणा करणे	8.00	0.64
१०८२	703	नाशिक	प्रजिमा ४ ते खेडगांव गणपती मंदिर रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते १/०० ता.कळवण	7.00	0.56
१०८३	706	नाशिक	निवाणे बारी ते मुलूकवाडी रस्ता निवाणे बारीची सुधारणा करणे किमी ०/०० ते २/५०० ता.कळवण	5.00	0.40
१०८४	706	नाशिक	निवाणे ते निवाणेंबारी रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते २/०० ता.कळवण	5.00	0.40
१०८५	707	नाशिक	रामा १९ ते सावरपाडा रस्ता ग्रामा ९१ किमी ०/०० ते १/५०० ची सुधारणा करणे ता.कळवण	4.50	0.36
१०८६	710	धुळे	कुडाशी टेंभे रस्ता ग्रामा. ११६ ची सुधारणा करणे.	19.90	2.69
१०८७	711	धुळे	शेंदवड मांजरी रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा ७१ किमी. ३/०० ते ७/००	19.90	2.69
१०८८	712	धुळे	मोहपाडा चावडीपाडा शेंदवड रस्त्यावर केमानी पूल व रस्त्याची सुधारणा करणे	19.90	2.69
१०८९	713	धुळे	टेकपाडा ते इजिमा ७८ रस्त्याची सुधारणा करणे	19.90	2.69
१०९०	715	धुळे	दहिवेल चिचपाडा रस्त्याची सुधारणा व सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे कि.मी. ०/०० ते २/००	19.90	2.69
१०९१	717	धुळे	कोंडाईबारी पिंजारझाडी पांगण वालवे विटावे रस्ता प्रजिमा ६० किमी. १०/०० ते १२/०० मध्ये घाटाची सुधारणा करणे	19.90	2.69
१०९२	718	धुळे	रा.मा. १३ ते कुडाशी बोपखेल शिवखटयाळ प्रजिमा ७३ चिवटीबारी घाटाची सुधारणा करणे.	19.90	2.69
१०९३	720	धुळे	कुडाशी वाकी टेंभे रोहड जामखेल रस्त्याची सुधारणा करणे भाग- टेंभे ते रोहड	19.90	2.69
१०९४	721	धुळे	पिंपळनेर जेबापूर रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. २/५०० ते ५/००	19.90	2.69
१०९५	722	धुळे	रा.मा. ७ ते रोहन जेबापूर शिरसोले रस्त्याची सुधारणा करणे ३.५० कि.मी.	19.90	2.69
१०९६	723	धुळे	रा.मा. ७ ते डाबरीपाडा बोडकीखडी रस्त्याची सुधारणा करणे.	19.90	2.69
१०९७	724	धुळे	रा.मा. १३ ते करंझटी दौण्यापाडा आमळी कोंडाईबारी रस्त्याची मजबुतीकरण व सुधारणा डांबरीकरण करणे कि.मी. ११/०० ते १४/००	19.90	2.69
१०९८	725	धुळे	रा.मा. १३ ते करंझटी दौण्यापाडा आमळी कोंडाईबारी रस्त्याची मजबुतीकरण व सुधारणा डांबरीकरण करणे कि.मी. ८/०० ते ११/००	19.90	2.69
१०९९	726	धुळे	घोडदे ढोलीपाडा बारी रस्ता कि.मी. ०/०० ते ४/००	19.90	2.69
११००	727	धुळे	घोडदे ढोलीपाडा बारी रस्ता कि.मी. ४/०० ते ८/००	19.90	2.69
११०१	730	धुळे	प्रजिमा ७४ ते म्हाळयाचापाडा ते रा.मस. १३ पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे	18.00	2.43
११०२	732	धुळे	प्रजिमा ७४ ते माळयाचापाडा	15.00	2.03

१	२	३	४	५	६
११०३	734	धुळे	प्रजिमा ७० ते मारखडी रस्ता कि.मी. ०/०० ते ०/८०० ची सुधारणा करणे.	15.00	2.03
११०४	735	धुळे	बसरावळ ते पाचमौली रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे.	15.00	2.03
११०५	736	धुळे	देवजीपाडा ते बाभूळपाडा रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे.	15.00	2.03
११०६	737	धुळे	खांडबारा मचमाळ रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते २/००	15.00	2.03
११०७	738	धुळे	प्रजिमा ७१ ते वार्सा बोपखेल रस्त्याची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे कि.मी. ०/०० ते २/५००	15.00	2.03
११०८	739	धुळे	पिंपळपाडा महूपाडा रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे कि.मी. ०/०० ते २/५००	15.00	2.03
११०९	740	धुळे	रा.मा. १२ ते जामकी जोड रस्त्याची सुधारणा करणे.	15.00	2.03
१११०	741	धुळे	रा.मा. १३ ते आंबापाडा डोंगरपाडा रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे.	15.00	2.03
११११	742	धुळे	रा.मा. १३ ते पापरसोंडा ते खैरखुंटा रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे	15.00	2.03
१११२	743	धुळे	रा.मा.१३ ते वाकी उर्वरीत काम करणे.	15.00	2.03
१११३	744	धुळे	रा.मा.१३ ते वंजारकुडी माळपाडा रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे	15.00	2.03
१११४	745	धुळे	वार्सा मापलगाव बारीपाडा रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे कि.मी. ०/०० ते ४/००	15.00	2.03
१११५	746	धुळे	प्रजिमा ६० ते नवागाव रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे	15.00	2.03
१११६	747	धुळे	घोडदे चिखली नालामार्गे धाडणे रस्ता खडीकरण करणे.	15.00	2.03
१११७	748	धुळे	देशशिरवाडे ते बल्हाणे रस्ता कि.मी. ३.००	14.90	2.01
१११८	749	धुळे	पिंपळनेर ते पेट्रोल पंप ते देशशिरवाडे ३.०० कि.मी.	14.90	2.01
१११९	751	धुळे	इजिमा ९२ ते टेंभे रस्त्याची सुधारणा करणे	12.00	1.62
११२०	752	धुळे	प्रजिमा ७१ ते काळंबा रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे कि.मी. ०/०० ते १/२००	12.00	1.62
११२१	753	धुळे	कुडाशी टेंभे रस्ता इजिमा ७९ उर्वरीत कामे करणे	10.00	1.35
११२२	754	धुळे	प्रजिमा ७१ ते चोरवड काळंबा रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे	10.00	1.35
११२३	755	धुळे	रा.मा. ६ ते दहिवेल बोदगाव रस्त्याची सुधारणा करणे	10.00	1.35
११२४	756	धुळे	देवजीपाडा ते मावजीपाडा रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे	10.00	1.35
११२५	757	धुळे	कुडाशी वाकी ते काळीखेत माळपाडा जोडरस्ता बांधणे	10.00	1.35
११२६	758	धुळे	प्रजिमा ७४ ते चौपाळे डाबरीपाडा रस्ता कि.मी. ०/०० ते १/५०० ची सुधारणा करणे.	10.00	1.35
११२७	759	धुळे	प्रजिमा ७४ ते उंबन्यामाळ रस्त्याची सुधारणा करणे	10.00	1.35
११२८	760	धुळे	प्रजिमा ७० ते शिवारीमाळ सावरपाडा रस्त्याची सुधारणा करणे	10.00	1.35
११२९	761	धुळे	प्रजिमा ७१ ते चोरवड खैरखुंटा रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे	10.00	1.35

१	२	३	४	५	६
११३०	762	धुळे	रा.मा. १२ ते सोनगीर सरवड कॉडार्डबारी रस्त्यावरील कि.मी. ६६/०० ते ६९/०० ची सुधारणा करणे.	10.00	1.35
११३१	763	धुळे	झिरणीपाडा ते मचमाळ रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते २/००	10.00	1.30
११३२	779	धुळे	घोडदे ढोलीपाडा स्मशानभूमी रस्ता ( गाडरस्ता )	9.50	1.28
११३३	780	धुळे	प्रजिमा ७० ते घाणीपाडा रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते १/००	7.00	0.95
११३४	781	धुळे	प्रजिमा ७० ते इसपाडा रस्ता कि.मी. ०/०० ते ०/८०० ची सुधारणा करणे.	5.25	0.71
११३५	782	धुळे	प्रजिमा ७० ते मारखडी रस्ता कि.मी. ०/०० ते ०/८०० ची सुधारणा करणे.	5.25	0.71
११३६	784	धुळे	भोयाचापाडा ते टेंभे रस्त्याची सुधारणा करणे.	5.00	0.68
११३७	785	धुळे	प्रजिमा ६० ते वालवे रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे.	5.00	0.68
११३८	786	धुळे	प्रजिमा ७० ते उंबरखडवा रस्ता कि.मी. ०/०० ते ०/८०० ची सुधारणा करणे.	5.00	0.68
११३९	787	धुळे	रा.मा. १३ ते नांदुर्खी कडूपाडा खोकसे रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे.	5.00	0.68
११४०	788	नंदुरबार	वैजाली त-हावद आमलाड रस्ता कि.मी. २३/५०० ते २४/००ची सुधारणा करणे प्रजिमा-१६	19.90	1.00
११४१	790	नंदुरबार	कळंबु देऊर रस्ता प्रजिमा-१९ चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व जलनिस्सारणाची कामे करणे कि.मी. २०/०० ते २३/००	19.90	0.80
११४२	793	नंदुरबार	जयनगर ते मानमोड्य (ग्रामा-८) रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामांसहित बांधकाम करणे कि.मी. २/०० ते ७/००	19.90	0.80
११४३	794	नंदुरबार	कुकावल ते लोंढरे ग्रामा-६८ रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामांसहित बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते ४/५००	19.90	0.80
११४४	795	नंदुरबार	नंदुरबार ते नारायणपूर रस्त्याची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे ग्रामा-१०२	19.90	1.00
११४५	796	नंदुरबार	भादवड ते सातुर्के रस्ता ग्रामा-१ कि.मी. ०/०० ते ३/०० ची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे.	19.90	1.00
११४६	797	नंदुरबार	रामा-५ वाघोदा रस्ता ग्रामा-९७ कि.मी. ०/०० ते १/५०० ची सुधारणासह जलनिस्सारणाची कामे करणे.	19.90	1.00
११४७	798	नंदुरबार	उमर्दे ते फुलसरे रस्ता ग्रामा-१७ वर जलनिस्सारणाची कामे करणे.	19.90	1.00
११४८	799	नंदुरबार	केवडीपाडा (हरीपूर) ते आमसरपाडा (तालुका हद्द) रस्ता ग्रामा-१२० ची सुधारणा करणे कि.मी. ०/०० ते ३/००	19.90	1.00
११४९	800	नंदुरबार	इजिमा-६२ ते मालपूर रस्त्याला जोडणारा रस्ता.	19.90	1.00
११५०	801	नंदुरबार	सोनगीरपाडा खैराळे ते तालुका हद्द पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा-१८० कि.मी. ४/०० ते ६/५००	19.90	1.00
११५१	802	नंदुरबार	वाघाळे तलावपाडा (श्रीरामपूर) ते तालुका हद्द पर्यंत रस्ता ग्रामा-४७ ची सुधारणा करणे कि.मी. ३/५०० ते ५/००	19.90	1.00
११५२	803	नंदुरबार	रामा-५ सावळदे रस्ता ग्रामा-२७ कि.मी. ०/०० ते ३/०० ची सुधारणा करणे.	19.90	1.00
११५३	804	नंदुरबार	कानळदे विखरण रस्ता प्रजिमा-५९ कि.मी. ०/०० ते ४/०० ची सुधारणा करणे.	19.90	1.00

१	२	३	४	५	६
११५४	805	नंदुरबार	कोळदा खोडसगांव रस्ता ग्रामा-६ कि.मी. १/०० ते ४/०० ची सुधारणा करणे.	19.90	1.00
११५५	806	नंदुरबार	कोळदा पळाशी रस्ता ग्रामा-२० ची जलनिस्सारणाच्या कामासह सुधारणा करणे.	19.90	1.00
११५६	808	नंदुरबार	प्रजिमा-५९ ते वरुळ खोडसगांव रस्ता इजिमा-६० कि.मी. १/५०० ते ४/५०० ची सुधारणा करणे.	19.90	1.00
११५७	809	नंदुरबार	प्रजिमा-५९ ते वरुळ खोडसगांव शिंदे रस्ता इजिमा-६० कि.मी. ५/०० ते ८/०० ची सुधारणा करणे.	19.90	1.00
११५८	810	नंदुरबार	.ओझर्टा ते जावदा रस्ता इजिमा-२४ ची सुधारणा करणे.	19.90	0.80
११५९	812	नंदुरबार	शहादा ते ससदे रस्ता ८ कि.मी. ची सुधारणा करणे.	19.90	0.80
११६०	813	नंदुरबार	वळवद ते कलमाडी रस्ता ग्रामा-११९ कि.मी. ०/०० ते ३/०० ची सुधारणा करणे.	19.90	0.80
११६१	814	नंदुरबार	वर्धे टेंभा ते शेळ्टी, शेळ्टी गावाकडे ३ कि.मी. ची सुधारणा करणे.	19.90	0.80
११६२	815	नंदुरबार	विखरण समशेरपूर रस्ता ग्रामा-११६ कि.मी. ०/०० ते ३/०० ची जलनिस्सारणाच्या कामासह सुधारणा करणे.	19.90	1.00
११६३	816	नंदुरबार	.असलोद मंदाणा शहादा रस्ता प्रजिमा-२४ ची सुधारणा करणे.	19.90	0.80
११६४	817	नंदुरबार	धिरडे ते राणीपूर रस्ता प्रजिमा-६ ची सुधारणा करणे.	19.90	0.80
११६५	818	नंदुरबार	घोटाळी ते सटीपाणी रस्त्याची सुधारणा करणे.	19.90	0.80
११६६	819	नंदुरबार	जयगनर ते कोंढावळ रस्त्याची सुधारणा करणे.	19.90	0.80
११६७	820	नंदुरबार	.असलोद मंदाणा रस्ता प्रजिमा-२४ कि.मी. ०/०० ते ३/०० चे खडीकरण करणे	19.90	0.80
११६८	821	नंदुरबार	देऊर ते कमखेडा रस्ता इजिमा-१९ चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे तसेच, जलनिस्सारणाची कामे करणे.	19.90	0.80
११६९	822	नंदुरबार	कळंबु देऊर रस्ता इजिमा-१९ चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे तसेच, जलनिस्सारणाची कामे करणे कि.मी. २०/०० ते २३/००	19.90	0.80
११७०	823	नंदुरबार	नवागांव ते कॅन्साई कुडावद रस्ता प्रजिमा-१९ कि.मी. ०/०० ते ३/५०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	0.80
११७१	824	नंदुरबार	शिरुड वर्धे टेंभे रस्ता कि.मी. ०/०० ते ३/०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	19.90	0.80
११७२	825	नंदुरबार	वरुळ वर्धे टेंभे रस्ता कि.मी. ०/०० ते ३/०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	19.90	0.80
११७३	826	नंदुरबार	क-हावद कवठळ ते अनरद ३ कि.मी. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व पाईप मोन्यांचे बांधकाम करणे.	19.90	0.80
११७४	827	नंदुरबार	कामोद वडफळी बंधारपाडा रस्ता ग्रामा-९३ ची सुधारणा करणे.	10.00	0.50
११७५	827	नंदुरबार	बिलाडी ते वरुळ कानडी २ कि.मी. बांधकाम करणे.	19.90	0.80
११७६	828	नंदुरबार	प्रामा-१ ते वरुळ कानडी बिलाडी बामखेडा रस्ता इजिमा-२१ कि.मी. ०/०० ते ५/०० चे डांबरीनुतनीकरण करणे.	19.90	0.80
११७७	829	नंदुरबार	रामा-४ वडाळी खैरे रस्ता इजिमा-६१ चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते ४/००	19.90	0.80
११७८	830	नंदुरबार	खेडदिगर ते मध्यप्रदेश राज्यमार्ग सिमपर्यंत कि.मी. ०/०० ते २/००	19.50	0.78

१	२	३	४	५	६
११७९	831	नंदुरबार	प्ररामा-१ ते जामनवही रस्त्यावर लहाप पूलाचे बांधकाम करणे इजिमा-१२	19.00	0.76
११८०	832	नंदुरबार	मंदाणा जावदा रस्ता प्रजिमा-२२ ची सुधारणा करणे.	19.00	0.76
११८१	833	नंदुरबार	पाडळदा ते बडीगव्हाण रस्ता प्रजिमा-१८ कि.मी. १५/०० ते १६/५०० चे मजुबतीकरण व डांबरीकरण करणे.	18.50	0.74
११८२	837	नंदुरबार	खडकी ते देवलीपाडा रस्ता ग्रामा-१०२ ची सुधारणा करणे.	18.00	0.90
११८३	838	नंदुरबार	आडीतारा ते वसलाई रस्ता ग्रामा-११० कि.मी. ०/०० ते ३/०० ची सुधारणा करणे.	17.00	0.85
११८४	839	नंदुरबार	कोळदा दहिंदुले रस्ता ग्रामा-८१ कि.मी. १/५०० ते ४/०० ची जलनिस्सारणाच्या कामासह सुधारणा करणे.	17.00	0.85
११८५	841	नंदुरबार	आष्टे ते वाघाळे रस्ता ग्रामा-४७ कि.मी. ०/०० ते ३/००अ	16.50	0.83
११८६	842	नंदुरबार	नागसर शितलपाडा ते तालुका हद्द पर्यंत रस्ता ग्रामा-१०९ कि.मी. २/२५० ते ४/०० ची सुधारणा करणे.	16.50	0.83
११८७	845	नंदुरबार	बोराळे गावात रस्त्याची गटर व रुंदीकरण करुन सुधारणा करणे कि.मी. ९/५०० ते १०/१००	15.00	0.60
११८८	846	नंदुरबार	कळंबु गावात रस्त्याची गटर व रुंदीकरण करुन सुधारणा करणे कि.मी. ३/०० ते ४/००	15.00	0.60
११८९	847	नंदुरबार	कुकावल गावात रस्त्याची गटर व रुंदीकरण करुन सुधारणा करणे कि.मी. ६/४०० ते ७/५००	15.00	0.60
११९०	848	नंदुरबार	लौढरे गावात रस्त्याची गटर व रुंदीकरण करुन सुधारणा करणे कि.मी. १६/८०० ते १७/२००	15.00	0.60
११९१	849	नंदुरबार	भाबलपूर गावाजवळ लहान पूलाचे बांधकाम करणे.	15.00	0.60
११९२	850	नंदुरबार	.अस्तंबा ते अस्तंबा वन रस्त्यावर लहान पूलाचे बांधकाम करणे.	15.00	0.60
११९३	851	नंदुरबार	रायपूर चौकी नागझिरी प्रजिमा-६९ कि.मी. ६/२०० मध्ये स्लॅब ड्रेन बांधणे.	15.00	0.75
११९४	851	नंदुरबार	रायपूर चौकी नागझिरी प्रजिमा-६९ किमी ६/२०० मध्ये स्लॅब ड्रेन बांधणे	15.00	1.20
११९५	852	नंदुरबार	ओझर्दे ते पिंप्रीपाडा रस्ता ग्रामा-६९ ची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे कि.मी. ०/०० ते १/००	15.00	0.75
११९६	853	नंदुरबार	नंदुरबार दुधाळे वासदरे रस्ता कि.मी. ४/०० ते ७/०० ची सुधारणा करणे.	15.00	0.75
११९७	854	नंदुरबार	प्रजिमा-३१ ते मालपूर रस्ता ग्रामा-१६४ कि.मी. ०/०० ते ३/०० ची सुधारणा करणे.	15.00	0.75
११९८	855	नंदुरबार	सोनगीरपाडा ते झराळी (बधारपाडा) रस्ता ग्रामा-१०६ कि.मी. ०/०० ते १/५०० ची सुधारणा करणे.	15.00	0.75
११९९	856	नंदुरबार	टोकरतळे ते ग्रामा-८ रस्ता ग्रामा-८० कि.मी. ०/०० ते १/६०० ची सुधारणा करणे.	15.00	0.75
१२००	857	नंदुरबार	वघाळे ते शितलपाडा रस्ता ग्रामा-१०८ कि.मी. १/८०० ते ३/५०० ची सुधारणा करणे.	15.00	0.75
१२०१	858	नंदुरबार	चौपाळे ते नागझिरी रस्ता ग्रामा-१६९ ची सुधारणा करणे.	15.00	0.75
१२०२	859	नंदुरबार	नंदुरबार टोकरतळे ते वाघाळे रस्ता इजिमा-५४ कि.मी. ७/०० ते ८/५०० ची सुधारणा करणे.	15.00	0.75

१	२	३	४	५	६
१२०३	८६०	नंदुरबार	बद्रीझिरा ते गुजरजांभोली रस्ता ग्रामा-७६ ची जलनिस्सारणाच्या कामासह सुधारणा करणे.	१५.००	०.७५
१२०४	८६२	नंदुरबार	सारंगखेडा ते डामरखेडा रस्ता व्हाया शेल्टी, शेल्टी गावाबाहेर १.५ कि.मी. ची डांबरीनुतनीकरण व सुधारणा करणे.	१५.००	०.६०
१२०५	८६३	नंदुरबार	शेल्टी वर्धे टेंभे रस्ता ग्रामा-५१ कि.मी. २/०० ते ३/०० ची सुधारणा करणे.	१५.००	०.६०
१२०६	८६४	नंदुरबार	खरगोण ते मध्यप्रदेश राज्यमार्ग सिमेपर्यंत प्रजिमा-१५ कि.मी. ०/०० ते १/५००	१५.००	०.६०
१२०७	८६५	नंदुरबार	उमर्दे ते धामडोद रस्ता ग्रामा-५३ कि.मी. १/०० ते ३/०० ची सुधारणा करणे.	१५.००	०.७५
१२०८	८६६	नंदुरबार	वडगांव ते तितरी रस्ता ग्रामा-५८ ची सुधारणा करणे.	१५.००	०.६०
१२०९	८६७	नंदुरबार	वरुळ कानडी ते अनरद रस्ता कि.मी. ११/०० ते १३/०० चे डांबरीनुतनीकरण करणे.	१५.००	०.६०
१२१०	८६९	नंदुरबार	प्रजिमा-६८ ते कुकराण नागझिरी रस्त्याची सुधारणा करणे.	१४.००	०.७०
१२११	८६९	नंदुरबार	प्रजिमा-६८ ते कुकराण नागझिरी रस्त्याची सुधारणा करणे	१४.००	१.१२
१२१२	८७०	नंदुरबार	करंजवे ते शेजवे रस्ता ग्रामा-१२ कि.मी. ०/०० ते १/५०० ची सुधारणा करणे.	१३.५०	०.६८
१२१३	८७१	नंदुरबार	रामा-६ ते चाकळे रस्ता ग्रामा-११७ कि.मी. १/७०० ते ३/०० ची सुधारणा करणे व जलनिस्सारणाची कामे करणे.	१३.००	०.६५
१२१४	८७२	नंदुरबार	टेंभे बु. ते नविन वसाहत जोडरस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासह बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते १/५००	१२.००	०.४८
१२१५	८७३	नंदुरबार	रामा-४ ते फेस जोडरस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासह बांधकाम करणे ग्रामा-६१ कि.मी. ०/०० ते ३/००	१२.००	०.४८
१२१६	८७४	नंदुरबार	टेंभे बु. ते नविन वसाहत जोडरस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासह बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते १/५०	१२.००	०.४८
१२१७	८७५	नंदुरबार	प्रजिमा-६८ ते पिंप्राण रस्ता ग्रामा-९६ वर जि.प. शाळेजवळ तळफरशी बांधणे.	१२.००	०.६०
१२१८	८७५	नंदुरबार	प्रजिमा-६८ ते पिंप्राण रस्ता ग्रामा ९६ वर जि.प.शाळेजवळ तळफरशी बांधणे	१२.००	०.९६
१२१९	८७६	नंदुरबार	डोंगोवाव ते काकडवाकली रस्ता ग्रामा-१२६ ची सुधारणा करणे.	१२.००	०.६०
१२२०	८७७	नंदुरबार	दहिंदुले ते उमर्दे रस्ता ग्रामा-९८ कि.मी. १/०० ते २/५०० ची सुधारणा करणे.	१२.००	०.६०
१२२१	८७८	नंदुरबार	जाम जोडरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे (ग्रामा-४८)	१२.००	०.४८
१२२२	८८०	नंदुरबार	कानळदे खोंडामळी रस्ता ग्रामा-६८ कि.मी. २/०० ते ४/०० ची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे.	११.००	०.५५
१२२३	८८१	नंदुरबार	वावडी चिंचपाडा रस्त्याचे डांबरीकरण करणे.	१०.००	०.५०
१२२४	८८१	नंदुरबार	दोवडी चिंचपाडा रस्त्याचे डांबरीकरण करणे	१०.००	०.८०
१२२५	८८४	नंदुरबार	शेही डोगेगांव रस्त्यावरील उर्वरीत मोऱ्यांचे बांधकाम करणे.	१०.००	०.५०
१२२६	८८४	नंदुरबार	शेही डोगेगांव रस्त्यावर उर्वरित मोऱ्यांचे बांधकाम करणे	१०.००	०.८०
१२२७	८८५	नंदुरबार	चौपाळे ते नागझिरी रस्ता ग्रामा-१६९ ची सुधारणा करणे.	१०.००	०.५०
१२२८	८८६	नंदुरबार	अक्राळे वडबारे रस्ता ग्रामा-६४ कि.मी. ०/५०० ते २/१०० ची सुधारणा करणे.	१०.००	०.५०

१	२	३	४	५	६
१२२९	887	नंदुरबार	कामेद वडफळी बंधारपाडा रस्ता ग्रामा ९३ ची सुधारणा करणे	10.00	0.80
१२३०	888	नंदुरबार	लहान शहादा ते खोडसगांव रस्ता ग्रामा-९२ कि.मी. २/५००	10.00	0.50
१२३१	889	नंदुरबार	राम-६ पासून जामुनपाडा रस्ता ग्रामा-२१ ची सुधारणा करणे.	10.00	0.50
१२३२	889	नंदुरबार	रामा ६ पासून जामनपाडा रस्ता ग्रामा २१ ची सुधारणा करणे	10.00	0.80
१२३३	890	नंदुरबार	इजिमा-४२ ते केलपाडा महालकुड रस्ता ग्रामा-५९ ची सुधारणा करणे.	10.00	0.50
१२३४	890	नंदुरबार	इजिमा-४२ ते केलपाडा महालकुड रस्ता ग्रामा ९३ ची सुधारणा करणे	10.00	0.80
१२३५	891	नंदुरबार	तारपाडा ते बंधारे रस्त्याची सुधारणा करणे.	10.00	0.50
१२३६	891	नंदुरबार	तारपाडा ते बंधारपाडा रस्त्याची सुधारणा करणे	10.00	0.80
१२३७	892	नंदुरबार	केलपाडा ते महालकुड रस्त्याची सुधारणा करणे.	10.00	0.50
१२३८	892	नंदुरबार	के लपाडा ते महालकुड रस्त्याची सुधारणा करणे	10.00	0.80
१२३९	893	नंदुरबार	निंबोणी ते फुलसरे रस्ता ग्रामा-७३ कि.मी. ०/०० ते १/०० ची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे.	9.95	0.50
१२४०	894	नंदुरबार	उमर्दे निंबोणी उमज रस्ता इजिमा-५९ ची सुधारणा करणे.	9.95	0.50
१२४१	895	नंदुरबार	सारंगखेडा असलोद ब्राह्मणपूरी रस्ता प्रजिमा-२३ वर जयनगर गावाजळ बाह्य वळण रस्त्याचे बांधकाम करणे	9.90	0.40
१२४२	896	नंदुरबार	जयनगर कोंढावळ रस्त्यावर जयनगर गावाजवळ पक्की गटार बांधणे.	9.90	0.40
१२४३	898	नंदुरबार	रामा-५ ते बर्डीपाडा (ढेकवद) रस्ता ग्रामा-१०५ कि.मी. ०/०० ते १/१०० ची सुधारणा करणे.	9.90	0.50
१२४४	899	नंदुरबार	निंबोरा ते कहाटुळ रस्ता ग्रामा-६७ ची सुधारणा करणे.	9.90	0.40
१२४५	900	नंदुरबार	टुकी ते गोगापूर रस्ता इजिमा-२४ कि.मी. ६/०० ते ८/०० ची सुधारणा करणे.	9.90	0.40
१२४६	901	नंदुरबार	गोगापूर लोहारा रस्ता कि.मी. २/५०० ते ३/०० ची सुधारणा करणे.	9.90	0.40
१२४७	902	नंदुरबार	गोगापूर तिधारे रस्ता कि.मी. २/५०० ते ३/०० ची सुधारणा करणे.	9.90	0.40
१२४८	903	नंदुरबार	तिधारे लोहारा रस्ता कि.मी. २/५०० ते ३/०० ची सुधारणा करणे.	9.90	0.40
१२४९	904	नंदुरबार	धानोरा नंदपूर रस्ता ग्रामा-३६ कि.मी. २/०० ते ३/०० ची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे.	9.50	0.48
१२५०	905	नंदुरबार	शिंदे यावल रस्ता ग्रामा- कि.मी. १/५०० ते २/५०० ची सुधारणा व जलनिस्सारणाची कामे करणे.	9.50	0.48
१२५१	906	नंदुरबार	प्रजिमा-६३ पासून चितवी रस्ता ग्रामा-७५ ची सुधारणा करणे.	9.00	0.45
१२५२	906	नंदुरबार	प्रजिमा-६३ पासून चितवी रस्ता ग्रामा ७५ ची सुधारणा करणे	9.00	0.72
१२५३	907	नंदुरबार	खोकसे कामोद चिंचपाडा रस्त्यावर वडेकुट गावाजवळ मोऱ्यांचे बांधकाम करणे.	8.80	0.44
१२५४	907	नंदुरबार	खोकसे कामोद चिंचपाडा रस्त्यावर वडेकुट गावाजवळ मोऱ्यांचे बांधकाम करणे	8.80	0.70
१२५५	908	नंदुरबार	लोय ते शिवपूर रस्ता ग्रामा-३१ कि.मी. ३/०० ते ३/६०० ची सुधारणा करणे.	8.00	0.40
१२५६	909	नंदुरबार	रामा-६ ते पानबारा आश्रमशाळा रस्त्याची सुधारणा करणे.	8.00	0.40
१२५७	909	नंदुरबार	रामा ६ ते पानबारा आश्रमशाळा रस्त्याची सुधारणा करणे	8.00	0.64
१२५८	910	नंदुरबार	प्रजिमा-६३ते ढोंगसागळी आश्रमशाळारस्त्याची सुधारणा करणे	7.00	0.35



१	२	३	४	५	६
१२५९	११०	नंदुरबार	प्रजिमा-६३ ते ढोंग सांगोळी आश्रमशाळा रस्त्याची सुधारणा करणे	७.००	०.५६
१२६०	१११	नंदुरबार	रामा-६ ते खानापूर रस्ता ग्रामा-८८ ची सुधारणा करणे.	७.००	०.३५
१२६१	१११	नंदुरबार	रामा ६ ते खानापूर रस्ता ग्रामा ८८ ची सुधारणा करणे	७.००	०.५६
१२६२	११२	नंदुरबार	शेल्टी ते कोपली रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी.०/०० ते १/००	६.००	०.२४
१२६३	११३	नंदुरबार	करंजवेल सुकवेल भांगरपाडा तिलासर रस्ता	५.५०	०.२८
१२६४	११३	नंदुरबार	करंजवेल सुकवेल भांगरपाडा तिलासर रस्ता	५.५०	०.४४
१२६५	११४	नंदुरबार	वेंदाने ग्रामा-१०२ रस्त्याची सुधारणा करणे.	५.३०	०.२७
१२६६	११५	नंदुरबार	शनिमांडळ ते रनाळे रस्त्याची सुधारणा करणे.	५.२५	०.२६
१२६७	११६	नंदुरबार	वढें (टेंभे) गावात रस्त्याची गटार व रुंदीकरण २०० मी.	५.००	०.२०
१२६८	११७	नंदुरबार	नवापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा धनराट अंतर्गत रस्ते तयार करणे.	५.००	०.२५
१२६९	११७	नंदुरबार	नवापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा धनराट अंतर्गत रस्ता तयार करणे	५.००	०.४०
१२७०	११८	नंदुरबार	शासकीय आश्रमशाळा खडकी अंतर्गत रस्ते तयार करणे.	५.००	०.२५
१२७१	११८	नंदुरबार	शासकीय आश्रमशाळा खंडकी अंतर्गत रस्ता तयार करणे	७.००	०.५६
१२७२	११९	नंदुरबार	नवापूर तालुक्यातील धुलीपाडा आश्रमशाळा जोडरस्त्यावर तळफरशी बांधणे.	५.००	०.२५
१२७३	११९	नंदुरबार	नवापूर तालुक्यातील धुलीपाडा आश्रमशाळा जोडरस्त्यावर तळफरशी बांधणे	५.००	०.४०
१२७४	१२०	नंदुरबार	कोठली ते निमागांव रस्ता ग्रामा-९१ ची सुधारणा करणे.	५.००	०.२५
१२७५	१२१	नंदुरबार	नंदुरबार बिलाडी पाचोराबारी जळखे रनाळे शिरवाडे रस्ता इजिमा-५३ ची सुधारणा करणे.	५.००	०.२५
१२७६	१२२	नंदुरबार	निंबोणी फुलसरे रस्ता ग्रामा-७९ ची सुधारणा करणे.	५.००	०.२५
१२७७	१२३	नंदुरबार	सांगाळी ते वडदा रस्त्याची सुधारणा करणे.	५.००	०.२५
१२७८	१२३	नंदुरबार	सांगाळी ते वडदा रस्त्याची सुधारणा करणे	५.००	०.४०
१२७९	१२४	नंदुरबार	रामा-९ ते कोळदा आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे.	५.००	०.२५
१२८०	१२४	नंदुरबार	रामा ९ ते कोळदा आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे	५.००	०.४०
१२८१	१२५	नंदुरबार	कोठली ते वाघशेपा रस्ता ग्रामा-१०४ ची सुधारणा करणे.	३.००	०.१५
१२८२	१२६	नंदुरबार	सैताणे असाने रस्ता ग्रामा-५७ ची सुधारणा करणे.	२.४९	०.१२
१२८३	१२७	नंदुरबार	रामा-६ ते वावद वेंदाने रस्ता प्रजिमा-५७ ची सुधारणा करणे.	२.४९	०.१२
१२८४	१२८	नंदुरबार	रामा-७ ते निजामपूर रस्ता प्रजिमा-६ ची सुधारणा करणे.	२.४८	०.१२
१२८५	१२९	नंदुरबार	नळवंड लडकबारी रस्त्याची सुधारणा करणे.	२.४७	०.१२
१२८६	१३०	नंदुरबार	इजिमा-६२ रस्त्याची सुधारणा करणे.	२.४५	०.१२
१२८७	१३५	अहमदनगर	भैरवनाथ मंदिर ते त्रिशुळवाडी रस्ता (इजिमा-३३) कि.मी. १/५०० ते २/५०० ची सुधारणा करणे.	१९.९०	१.५९
१२८८	१३६	अहमदनगर	केळी ते गारवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. १/०० ते ३/००.	१९.९०	१.५९
१२८९	१३७	अहमदनगर	इजिमा-३३ ते जंबरेवाडी रस्ता (ग्रामा.८१) कि.मी. ०/०० ते १/५०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	१९.९०	१.५९
१२९०	१३८	अहमदनगर	तिरठे पाचपट्टेवाडी रस्ता (ग्रामा.१८०) कि.मी. ०/०० ते २/०० चे मजबुतीकरण करणे.	१९.९०	१.५९
१२९१	१४१	अहमदनगर	पागीरवाडी ते नयकरवाडी रस्ता (ग्रामा.१०६) कि.मी. ०/०० ते १/५०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	१३.००	१.०४

१	२	३	४	५	६
१२९२	९४२	अहमदनगर	भंडारदरा रतनवाडी रस्ता सा.क्र ११/२०० मध्ये सेतुपुल बांधणे	१९.९५	१.६०
१२९३	९४५	पुणे	चिखलगांव कालमोडी धामणगांव खुर्द हंडेवाडी मोरोशी ते रामा ५४ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे इजिमा २० किमी १२/० ते १४/० ता.खेड	१९.९०	१.५९
१२९४	९४६	पुणे	परसुल जोड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा १८ किमी ०/० ते २/०	१९.९०	१.५९
१२९५	९४७	पुणे	चिखलगांव कळमोडी धामण गाव खुर्द हंडेवाडी मोरोशी ते रामा ५४ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे इजिमा २९ किमी ७/७०० ते १०/००	१९.९०	१.५९
१२९६	९४८	पुणे	टोकावडे कारकुडी राजापुर रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा ३६	१९.९०	१.५९
१२९७	९४९	पुणे	काकुबाईखिंड प्रजिमा १० अ ते खंरपुड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा ७१ किमी ४/१०० ते ७/००	१९.९०	१.५९
१२९८	९५०	पुणे	खरोशी बहीरवाडी धाबेवाडी पोखरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा ६८ लांबी ३ किमी	१९.९०	१.५९
१२९९	९७०	पुणे	डेहणे सोळशेवाडी जोड रस्ता बांधकाम करणे ग्रामा १३५ लांबी १ किमी ता.खेड	१८.००	१.४४
१३००	९७७	पुणे	वाळद (रामा-५४) ते वाळुज वाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा ३३ ता.खेड	१५.००	१.२०
१३०१	९८८	बुलढाणा	डोणगांव राजगड रस्त्यावरील मोऱ्याची पुर्नबांधणी	१९.९०	१.५९
१३०२	९९१	बुलढाणा	मांडवा वर्दळी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे	१९.९०	१.५९
१३०३	९९२	बुलढाणा	सोंगठाणा पोच मार्गावर जलनिस्सारणाची कामे	१९.९०	१.५९
१३०४	९९३	बुलढाणा	टेभूरखेड रस्त्याची सुधारणा करणे	१९.९०	१.५९
१३०५	९९५	बुलढाणा	चिंचाळी जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण	१९.९०	१.५९
१३०६	९९६	बुलढाणा	बायगांव इसरुळ रस्त्यावर उंच रपट्याचे बांधकाम	१९.९०	१.५९
१३०७	९९७	बुलढाणा	देऊळगांवकोळ कोनाटी महारचिकना रस्त्याची सुधारणा	१९.९०	१.५९
१३०८	९९८	बुलढाणा	राहेरी खु रस्त्याची सुधारणा करणे	१९.९०	१.५९
१३०९	९९९	बुलढाणा	अमडापूर जानेफळ रस्त्यावर मोऱ्याचे बांधकाम करणे	१९.९०	१.५९
१३१०	१०००	बुलढाणा	अमडापूर जानेफळ रस्त्याची सुधारणा	१९.९०	१.५९
१३११	१००१	बुलढाणा	अमडापूर जानेफळ रस्त्याची सुधारणा	१९.९०	१.५९
१३१२	१००२	बुलढाणा	अमडापूर जाणेफळ रस्त्याची सुधारणा	१९.९०	१.५९
१३१३	१००४	बुलढाणा	सावंगीवीर ते सावंगी माळी रस्त्याची सुधारणा करणे	१९.९०	१.५९
१३१४	१००६	बुलढाणा	किन्हीपवार रस्त्याची सुधारणा करणे	१५.००	१.२०
१३१५	१००७	बुलढाणा	पिंपळगांव लेडी पोच मार्गाची सुधारणा करणे	१५.००	१.२०
१३१६	१००८	बुलढाणा	पळसखेड मलकदेव रस्त्याचे बांधकाम करणे	१५.००	१.२०
१३१७	१००९	बुलढाणा	हिवरखेड कि.राजा रस्त्याला जोडणाऱ्या निमगांव वायाळ रस्त्याची सुधारणा करणे	१५.००	१.२०
१३१८	१०१०	बुलढाणा	वडगांवमाळी चायगांव रस्त्यावर जलनिस्सारणाची कामे	१५.००	१.२०
१३१९	१०११	बुलढाणा	वडगांवमाळी कळपविहिर रस्त्याची सुधारणा	१२.००	०.९६
१३२०	१०१३	बुलढाणा	प्रजिमा ४० ते निमखेडी रस्त्याची सुधारणा करणे	१२.००	०.९६
१३२१	१०१४	बुलढाणा	शेंलगांव काकडे रस्त्याची सुधारणा	१२.००	०.९६
१३२२	१०१५	बुलढाणा	वर्दळी जोडरस्त्याची सुधारणा करणे	१२.००	०.९६
१३२३	१०१६	बुलढाणा	गुज रस्त्याची सुधारणा करणे	१२.००	०.९६

१	२	३	४	५	६
१३२४	1017	बुलढाणा	तांदुळवाडी दरेगांव रस्त्यावर जलनिस्सारणाची कामे	12.00	0.96
१३२५	1018	बुलढाणा	सुभाणपूर जोडरस्त्याची सुधारणा	19.90	1.59
१३२६	1019	बुलढाणा	कुंभारी पोच मार्गाची सुधारणा	9.90	0.79
१३२७	1020	बुलढाणा	तांदुळवाडी रस्त्याचे जलनिस्सारणाची बांधकाम	9.90	0.79
१३२८	1021	बुलढाणा	शलगांव राऊत पोच मार्गाची सुधारणा	8.00	0.64
१३२९	1029	बुलढाणा	साखरखेडा मेरा रस्त्याची सुधारणा	2.50	0.20
१३३०	1032	अमरावती	धामणगांव रेल्वे अंतर्गत निंभोरा राज निंभोरा बोडखा रस्त्यावर किमी २/२०० मध्ये लहानू पुलाचे बांधकाम करणें ग्रामा १२	19.90	1.00
१३३१	1033	अमरावती	धामणगांव रेल्वे अंतर्गत निंभोरा राज निंभोरा बोडखा रस्ता बांधकाम २/०० ते ४/०० ग्रामा १२	19.90	1.00
१३३२	1034	अमरावती	धामणगांव रेल्वे अंतर्गत विरूळ रोंघे वडगांव राजदी रस्ता बांधकाम करणे किमी ०/०० ते ०/६०० प्रजिमा ८७	19.90	1.00
१३३३	1037	अमरावती	सातनुर उमरी मार्गाची सुधारणा करणे ०/०० ते ४/०० ग्रामा १६६	19.90	1.59
१३३४	1039	अमरावती	डोंगर यावली ते घोडदेव रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा १५	19.90	1.59
१३३५	1040	अमरावती	बहादा ते मांगोना मार्गाची सुधारणा करणे किमी ०/०० ते ४/०० ग्रामा १६६	19.90	1.59
१३३६	1041	अमरावती	बेलोरा वाळकी रस्त्याची सुधारणा करणे	19.90	1.00
१३३७	1044	अमरावती	ढगा ते वेढापूर रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/०० ते ४/०० ग्रामा ५८	19.90	1.59
१३३८	1050	अमरावती	हिवरा ढवलसरी रस्त्याची सुधारणा करणे	19.90	1.00
१३३९	1051	अमरावती	लोणी दहिगांव रस्त्याची सुधारणा करणे	19.90	1.00
१३४०	1052	अमरावती	नांदगांव खं. शहापूर रस्त्याची सुधारणा करणे	19.90	1.00
१३४१	1053	अमरावती	पिंपळगांव बै. हिवरा मुरादे रस्त्याची सुधारणा करणे	19.90	1.00
१३४२	1054	अमरावती	पिंपरी गावंडा ते खेड पिंप्री रस्त्याची सुधारणा करणे इजिमा ९६	19.90	1.00
१३४३	1055	अमरावती	धामणगांव रेल्वे अंतर्गत मलातपूर महिमापूर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ०/०० ते २/६०० ग्रामा २१	19.90	1.00
१३४४	1058	अमरावती	पुसला ते मुसळखेड मार्गाची सुधारणा करणे किमी ०/०० ते ३/०० ग्रामा	15.00	1.20
१३४५	1125	नागपूर	घुबडमेठ भाजीपाणी रस्त्याचे डांबरीकरण लांबी ४.०० किमी ग्रामा ३६	19.90	2.39
१३४६	1126	नागपूर	जटामझरी ते मोहगांव (भ) मजबुतीकरण २.०० किमी	19.90	2.39
१३४७	1128	चंद्रपूर	खरकाडा रस्त्याचे डांबरीकरणासह बांधकाम करणे.	19.90	1.59
१३४८	1128	नागपूर	खरकाडा रस्त्याचे डांबरीकरणांसह बांधकाम करणे	19.90	1.59
१३४९	1129	चंद्रपूर	मोटेगांव काजळसर रस्त्याला जोडणारा गोरवट पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-११२ लांबी ३.०० किमी.	19.90	1.59
१३५०	1129	नागपूर	वाघोडा ते ऋषीधर तलाव रस्त्याचे बांधकाम करणें १.५० किमी	19.90	2.39
१३५१	1130	नागपूर	दावसा महाजनपूर रस्त्याचे बांधकाम करणें लांबी २.०० किमी	19.90	2.39
१३५२	1131	नागपूर	गोंडीखापा ते मसखापरा रस्ता बांधकाम ३.०० किमी ग्रामा १४०	19.90	2.39
१३५३	1132	नागपूर	जाटलापूर पोचमार्ग १.०० किमी बांधकाम (लोहारी सावंगा कारंजा रस्त्यास जोडणारा)	19.90	2.39
१३५४	1133	नागपूर	कारला ते एम.आय.डी.सी. रस्ता बांधकाम २.०० किमी	19.90	2.39
१३५५	1133	नागपूर	कारला ते एम.आय.डी.सी. रस्ता बांधकाम २.०० किमी	19.90	2.39

१	२	३	४	५	६
१३५६	1136	नागपूर	लोहारी सावंगा हिवरमठ रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ३.०० किमी	19.90	2.39
१३५७	1137	नागपूर	मन्नाथखेडी ते मसोरा रस्त्याचे बांधकाम करणे लांबी २.०० किमी ग्रामीण मार्ग ८५	19.90	2.39
१३५८	1140	नागपूर	जुनेवाणी चौरेपठार रस्ता व मोऱ्याचे काम	19.90	2.39
१३५९	1141	नागपूर	पठारशाळा भाजीपानी इसापूर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ३.०० किमी	19.90	2.39
१३६०	1142	नागपूर	देवळी निस्ताने पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.०० किमी	19.90	1.59
१३६१	1143	नागपूर	अडेगांव ते गोढणगांव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ०/० ते ३/०	19.90	1.59
१३६२	1144	नागपूर	आगरगाव तांडा ते खापा निपाणी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.59
१३६३	1145	नागपूर	बिड बोरगांव ते सालईमेंढा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.59
१३६४	1146	नागपूर	डेगमा बु ते कान्होलीबारा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण	19.90	1.59
१३६५	1147	नागपूर	हिंगडोह पाडे ते उमरी वाघ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी ०/० ते ४/०	19.90	1.59
१३६६	1148	नागपूर	काजळी ते इटेवाही रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ०/० ते २/०	19.90	1.59
१३६७	1149	नागपूर	कवडस ते डेगमा खुर्द रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ०/० ते ४/०	19.90	1.59
१३६८	1150	नागपूर	खापरी गांधी पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ०/० ते २/०	19.90	1.59
१३६९	1151	नागपूर	डिन्ही भानसोली पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ०/० ते २/०	19.90	1.59
१३७०	1152	नागपूर	लखमापुर ते डिन्ही भनसाली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ०/० ते २/०	19.90	1.59
१३७१	1153	नागपूर	मोहगांव तेलगांव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण भाग क किमी १/५६० ते ३/१८०	19.90	1.59
१३७२	1154	नागपूर	बेसूर पिराया रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.59
१३७३	1155	नागपूर	धामनगांव खेलदोडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.59
१३७४	1156	चंद्रपूर	महालगांव उरुकुडापार रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २ किमी.	19.90	1.59
१३७५	1156	नागपूर	महालगांव उरुकुडापार रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.59
१३७६	1157	नागपूर	पिराया खंडाझरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.59
१३७७	1158	नागपूर	झंमकोली बेलारपार रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.59
१३७८	1159	नागपूर	उरुकुडापार झंमकोली रस्त्याचे सुटलेल्या रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करणे	19.90	1.59
१३७९	1160	नागपूर	वणी धामणगांव सुटलेल्या लांबीचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.59
१३८०	1161	नागपूर	झंमकोली भिवी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.59
१३८१	1162	नागपूर	वनी आलेसुर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.59
१३८२	1163	नागपूर	पारडी बोरडोह लिंगा पारडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ८.०० किमी	19.90	2.39

१	२	३	४	५	६
१३८३	1165	नागपूर	राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ पासून कुंडी पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ३.०० किमी	19.90	1.59
१३८४	1166	नागपूर	चंदनपार्डी मुर्ती रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ५.०० किमी	19.90	1.59
१३८५	1167	नागपूर	जाटलापूर चिखली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.३०० किमी	19.90	1.59
१३८६	1168	नागपूर	खैरी धामणगांव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ३.५० किमी	19.90	1.59
१३८७	1169	नागपूर	नोंदोरा ते मेंढेपठार जंगली रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ४.०० किमी	19.90	1.59
१३८८	1170	नागपूर	काटोल फेटरी जुनेवाणी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी	19.90	2.39
१३८९	1171	नागपूर	वडविहिरा मेंढला रामठी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणें लांबी ४.०० किमी इजिमा २	19.90	2.39
१३९०	1172	नागपूर	थडीपावनी बरडपावनी बानोर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणें लांबी २.०० किमी इजिमा १५१	19.90	2.39
१३९१	1173	नागपूर	अंबाडा खलानगोंदी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ३.०० किमी इजिमा १	19.90	2.39
१३९२	1174	नागपूर	बानोर उदापूर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व मोन्यांचे बांधकाम करणे लांबी ३.०० किमी	19.90	2.39
१३९३	1175	नागपूर	बोरडोह गंगालडोह ते माळेगांव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण किमी ३	19.90	2.39
१३९४	1176	नागपूर	जामगाव (ब.) रानवाडी रोहना रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणें लांबी ४.०० किमी इजिमा १५१	19.90	2.39
१३९५	1177	नागपूर	मुर्ती कोल्हू चिखलागड भोरगड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ३.०० किमी	19.90	2.39
१३९६	1178	नागपूर	घोगरा - मन्नाथेश्वर हिवरमठ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणें लांबी ३.०० किमी इजिमा १४८	19.90	2.39
१३९७	1179	नागपूर	घोगरा पांढरढाकणी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.५ किमी	19.90	2.39
१३९८	1180	नागपूर	वाघोडा ते खुंटांबी २.०० किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	2.39
१३९९	1181	नागपूर	तांतळवाणी अप्रोच रोडचे काम २.०० किमी	19.90	2.39
१४००	1182	नागपूर	तांतळवाणी ते चिखलागड रस्ता २.५० किमी	19.90	2.39
१४०१	1185	नागपूर	चौरखेरी ते खेडीमन्नाथ हिवरमठ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ३.०० किमी	15.00	1.80
१४०२	1186	नागपूर	फेटरी ते अंबाडा (सोनक) रस्ता बांधकाम १.०० किमी ग्रामा ७४	15.00	1.80
१४०३	1187	नागपूर	फेटरी ते ढिवरवाडी १.५० किमी रस्ता बांधकाम	15.00	1.80
१४०४	1189	चंद्रपूर	चिखलापार रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	15.00	1.20
१४०५	1189	नागपूर	चिखलापार रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	1.20
१४०६	1190	नागपूर	राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ते नांदोरा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.०० किमी	15.00	1.20
१४०७	1191	नागपूर	जुनापाणी हेटी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.०० मिी	15.00	1.20

१	२	३	४	५	६
१४०८	1191	नागपूर	जुनापानी हेटी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.०० किमी	15.00	1.20
१४०९	1192	नागपूर	जलालखेडी खेंडी खरबडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.५० किमी	15.00	1.80
१४१०	1193	नागपूर	रामठी रामपूरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ३.०० किमी	15.00	1.80
१४११	1194	नागपूर	गोंडी मोहगांव जटामझरी ते सावरगांव पिपळा प्रजिमा ला मिळणाऱ्या रस्त्याचे उर्वरित लांबीचे मजबुतीकरण व डांबरीकरण (०.८०० किमी ) एमडीआर ८	15.00	1.80
१४१२	1195	नागपूर	लाखोळी ते कोहळा रेल्वेस्टेशन रस्ता बांधकाम १.०० किमी ग्रामा ७	13.00	1.56
१४१३	1196	नाशिक	विरगांव वृटार तळवाडे भवाडे रस्त्याची किकवारी गावात वळणरस्ता करणे ता.सटाणा	19.00	1.52
१४१४	1198	नागपूर	भिवी खूरकाडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	10.00	0.80
१४१५	1206	गोंदिया	चोरखमारा पोचमार्ग चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	20.00	1.60
१४१६	1207	गोंदिया	नवेझरी, सितेपार, कंलपा रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	20.00	1.60
१४१७	1208	गोंदिया	ठाणेगांव, डोंगरगाव व सुकडी ते रुस्तमपुर रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	20.00	1.60
१४१८	1209	गोंदिया	गोंडीटोला (रावनवाडी) पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	18.90	4.12
१४१९	1210	गोंदिया	बनियाटोला पोच रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.90	3.47
१४२०	1212	गोंदिया	बेलटोला पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	14.60	3.18
१४२१	1213	गोंदिया	लहीटोला पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	11.00	2.40
१४२२	1214	नाशिक	देवळा वाजगांव खर्डे कणकापूर प्रजिमा ३९ सा.क्र. १०/०० ते १२/९०० ची सुधारणा ता.देवळा	19.90	1.59
१४२३	1214	गोंदिया	गिरुटोला पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	10.50	2.31
१४२४	1215	चंद्रपूर	गडचांदूर - भोयेगांव मार्गार्स जोडणाऱ्या पालागांव पोच मार्गावर एक लहान पुल बांधणे	19.90	1.19
१४२५	1217	चंद्रपूर	पारडपार पोचमार्ग इजिमा-३७ ला जोडणारा रस्ता लांबी २.०० किमी.	19.90	1.59
१४२६	1218	चंद्रपूर	बोथली खापरी मार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-११ लांबी २.५० किमी.	19.90	1.59
१४२७	1219	चंद्रपूर	नेरी बोडधा रस्ता ग्रामा-९५ लांबी २.५० किमी.	19.90	1.59
१४२८	1220	चंद्रपूर	मालेवाडा उमरीबुटी रस्ता रामा-२६१ ला जोडणारा ग्रामा-९० लांबी २.५० किमी.	19.90	1.59
१४२९	1221	चंद्रपूर	मांगलगांव पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-८१ लांबी ३.०० किमी.	19.90	1.59
१४३०	1222	चंद्रपूर	मोटेपार पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-८० लांबी ३.०० किमी.	19.90	1.59
१४३१	1223	चंद्रपूर	शिवरा पोचमार्गाचे डांबरीकरण करणे इजिमा-९६ लांबी ३.०० किमी.	19.90	1.59
१४३२	1224	चंद्रपूर	बोथली खूरसापार मार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-२ लांबी ३.०० किमी.	19.90	1.59
१४३३	1225	चंद्रपूर	सोनेगांव वन ते केलाबोडी मार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-७० लांबी ३.००	19.90	1.59
१४३४	1226	चंद्रपूर	तळोधी नाईक अलीजंजार मार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-१९ लांबी ३.०० किमी.	19.90	1.59

१	२	३	४	५	६
१४३५	1227	चंद्रपूर	वाहनगांव खुरसापार मार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-१ लांबी ३.०० किमी.	19.90	1.59
१४३६	1229	चंद्रपूर	चिमुर् नेरी नवरगांव रस्त्याला जोडणारा माहदवाडी पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-११३ लांबी ३.०० किमी.	19.90	1.59
१४३७	1230	चंद्रपूर	मासळ पळसगांव पिपर्डा रस्त्याला जोडणारा करवडा मदनापूर मार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-१२६ लांबी ३.०० किमी.	19.90	1.59
१४३८	1231	चंद्रपूर	चिमुर् मासळ कोलारा रस्त्याला जोडणारा टेकेपार पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-१३१ लांबी ३.०० किमी.	19.90	1.59
१४३९	1232	चंद्रपूर	मासळ पळसगांव पिपर्डा रस्त्याला जोडणारा मानेमोहाडी पोचमार्गाचे डांबरीकरण करणे. ग्रामा-११९ लांबी ३.०० किमी.	19.90	1.59
१४४०	1233	चंद्रपूर	वहानगांव खुर्सीपार रस्ता ग्रामा-१ लांबी ३.५० किमी.	19.90	1.59
१४४१	1234	चंद्रपूर	नेरी शिवणपायली रस्ता ग्रामा-१०५ लांबी ४.०० किमी.	19.90	1.59
१४४२	1235	चंद्रपूर	गोविंदपूर दुर्गाडी, शिवापूर मांगलहिरा, उंबरहिरा मार्गावर एक लहान पुल बांधणे	19.90	1.19
१४४३	1236	चंद्रपूर	सोंडू सोनुर्ली डोंगरगांव सुबई मार्गास जोडणाऱ्या पिपरगांव (कौष्टाळा) पोच मार्गाचे मोन्यासह बांधकाम करणे	19.90	1.19
१४४४	1237	चंद्रपूर	वणी नौकेवाडा मार्गास जोडणाऱ्या वंजारी गुडा (नौकेवाडा) पोच मार्गाचे मोन्यासह बांधकाम करणे	19.90	1.19
१४४५	1240	चंद्रपूर	राजुरा गोविंदपूर मार्गास जोडणाऱ्या धोपटाळा पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.19
१४४६	1242	चंद्रपूर	गडचांदूर भोयेगाव मार्गास जोडणाऱ्या निमनी बाखर्डी मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	19.90	1.19
१४४७	1245	चंद्रपूर	चिमुर् मासळ कोलारा रस्त्याला जोडणारा सातारा पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा लांबी २.५० किमी.	19.90	1.59
१४४८	1246	चंद्रपूर	चिमुर् नेरी नवरगांव रस्त्याला जोडणारा खुटाळा (मोकासा) पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-११० लांबी २.५० किमी.	17.00	1.36
१४४९	1247	चंद्रपूर	अडेगांव वाघेडा रस्त्याला जोडणाऱ्या सोनेगांव गावडे पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-१२० लांबी २.५० किमी.	16.00	1.28
१४५०	1248	चंद्रपूर	खडसंगी सोनेगांव वन मार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-७ लांबी २.५० किमी.	16.00	1.28
१४५१	1250	चंद्रपूर	मानेमोहाडी जोडरस्ता प्रजिमा-४४ ला जोडणारा रस्ता ग्रामा-१२३ लांबी १.५० किमी.	15.00	1.20
१४५२	1251	चंद्रपूर	राजुरा गोविंदपूर मार्गास जोडणाऱ्या हातलोणी पोचमार्गावर नाल्यावर १ लहान पुल बांधणे	15.00	0.90
१४५३	1252	चंद्रपूर	इंजापूर निजामगोंदी रामपूर झुलबर्डी पिपर्डा मार्गावर एक लहान पुल बांधणे	15.00	0.90
१४५४	1253	चंद्रपूर	सोनापूर पाटण शेणगांव जिवती मार्गास जोडणाऱ्या धंनपठार पोच मार्गावर एक लहान पुल बांधणे	15.00	0.90
१४५५	1254	चंद्रपूर	गडचांदूर नोकारी पांढरवाणी मार्गास जोडणाऱ्या हिरापूर / वनझडी पोच मार्गावर एक लहान पुल बांधणे	15.00	0.90
१४५६	1255	चंद्रपूर	सोनापूर टेकामांडवर कुंभेझरी मार्गास जोडणाऱ्या लेंडीगुडा पोच मार्गावर एक लहान पुल बांधणे	15.00	0.90
१४५७	1256	चंद्रपूर	वणी नौकेवाडा परमडोली मार्गास जोडणाऱ्या नौकेवाडा (कोलामगुडा) पोच मार्गावर एक लहान पुल बांधणे	15.00	0.90

१	२	३	४	५	६
१४५८	1257	चंद्रपूर	खामोना अहेरी पाचगांव मार्गार्स जोडणाऱ्या बोडगांव पोच मार्गाचे मोऱ्यांसह बांधकाम करणे	15.00	0.90
१४५९	1258	चंद्रपूर	सोनापूर टेकामांडवा पुडीयाल मोहदा मार्गार्स जोडणाऱ्या इंदिरानगर पोचमार्गाचे बांधकाम करणे	15.00	0.90
१४६०	1259	चंद्रपूर	चंदनवाही मंगी (बु) मार्गार्स जोडणाऱ्या मंगी (खुर्द) पोच मार्गाचे मोऱ्यांसह बांधकाम करणे	15.00	0.90
१४६१	1260	चंद्रपूर	सोनापूर पाटण शेणगांव मार्गार्सस जोडणाऱ्या मंगी (खुर्द) पोच मार्गाचे मोऱ्यांसह बांधकाम करणे	15.00	0.90
१४६२	1261	चंद्रपूर	गोविंदपूर दुर्गाडी शिवापूर मांगलहिरा मार्गार्स जोडणाऱ्या थिप्पा राज्य सीमा मार्गार्स मोऱ्यांसह बांधकाम करणे (लांबी २ किमी)	15.00	0.90
१४६३	1262	चंद्रपूर	राजुरा गोविंदपूर मार्गार्स जोडणाऱ्या इंझापूर पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (आश्रमशाळेस जोडणाऱ्या मार्ग)	15.00	0.90
१४६४	1263	चंद्रपूर	राजुरा आसिफाबाद मार्गार्स जोडणाऱ्या जोगापूर पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (लांबी ०/० ते २/००)	15.00	0.90
१४६५	1264	चंद्रपूर	राजुरा चनाखा धानुर अंतरगाव अनूर राज्य सीमा मार्गार्सस जोडणाऱ्या अंतरगाव (अनूर) पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण	15.00	0.90
१४६६	1265	चंद्रपूर	राजुरा गोविंदपूर मार्गार्स जोडणाऱ्या धामणगांव पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	0.90
१४६७	1266	चंद्रपूर	राजुरा गोविंदपूर मार्गार्स जोडणाऱ्या कांगेबो (बु) (पांडूगूडा) पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण	15.00	0.90
१४६८	1267	चंद्रपूर	जिवती वर्णी नौकेवाडा मार्गार्स जोडणाऱ्या केकेझरी पोच मार्गा मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.५० किमी	15.00	0.90
१४६९	1268	चंद्रपूर	सोनापूर पाटण शेणगांव रस्त्यास जोडणाऱ्या राहपल्ली धाबा सोरेकसा मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	0.90
१४७०	1269	चंद्रपूर	राजुरा आसिफाबाद मार्गार्स जोडणाऱ्या साखरवाही पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	0.90
१४७१	1270	चंद्रपूर	राजुरा गोविंदपूर मार्गार्स जोडणाऱ्या धोपटाळा मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	0.90
१४७२	1271	चंद्रपूर	पौनी कढोली (बु) मार्गार्स जाडणाऱ्या मानोली (बु) बाबापूर पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	15.00	0.90
१४७३	1272	चंद्रपूर	भिंसी वाढोण रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. चिमुर् लांबी २.०० कि.मी.	14.00	1.12
१४७४	1273	चंद्रपूर	खडसंगी ते बरडघाट मार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-१३ लांबी २.०० कि.मी.	13.00	1.04
१४७५	1274	चंद्रपूर	खैरी चक मिथुर ग्रामा-१६ रस्त्यावर १ रपटयाचे बांधकाम करणे.	12.00	0.96
१४७६	1275	चंद्रपूर	सायगांव ते गोगाव रस्ता ग्रामा-१३८ कि.मी. ५/०० मध्ये उंच रपटयाचे बांधकाम करणे.	12.00	0.96
१४७७	1276	चंद्रपूर	कारघाटा पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-९८ लांबी १.५० कि.मी.	12.00	0.96
१४७८	1277	चंद्रपूर	सावरगांव येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे ग्रामा लांबी २.०० कि.मी.	12.00	0.96
१४७९	1278	चंद्रपूर	रेंगाबोडी परसोडी मार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-५ लांबी २.०० कि.मी.	12.00	0.96
१४८०	1279	चंद्रपूर	पुयारदंड गोठणगांव ता.चिमुर् लांबी २.०० कि.मी.	12.00	0.96



१	२	३	४	५	६
१४८१	1280	चंद्रपूर	सिंदेवाही ते जाटलापूर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.०० कि.मी. ता. सिंदेवाही.	12.00	0.96
१४८२	1281	चंद्रपूर	वरोरा चिमुर् रोडला जोडणा-या खातोडा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. चिमुर्	12.00	0.96
१४८३	1282	चंद्रपूर	राजू चनाखा सिंधी धानुर मार्गास जोडणाऱ्या नलफुडी पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	11.00	0.66
१४८४	1283	चंद्रपूर	विहीरगांव ते बेलारा तुकूम मार्गाचे डांबरीकरण करणे लांबी १.५० कि.मी.	10.00	0.80
१४८५	1284	चंद्रपूर	आलेसूर चक ते चिमुर् नवरगांव रस्त्याला जोडणा-या पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-१० लांबी १.५० कि.मी.	10.00	0.80
१४८६	1285	चंद्रपूर	कवडसी रोडी पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-१७ लांबी १.५० कि.मी.	10.00	0.80
१४८७	1286	चंद्रपूर	खातगांव ते भेंडाळा रस्त्याचे डांबरीकरण करणे ग्रामा-२२ लांबी २ कि.मी.	10.00	0.80
१४८८	1287	चंद्रपूर	सिंगलझरी ते प्रजिमा-४४ ला जोडणा-या रस्त्याचे डांबरीकरण करणे ग्रामा-८८ लांबी १.५० कि.मी.	10.00	0.80
१४८९	1288	चंद्रपूर	रत्नापूर खांडला सरांडी ता. सिंदेवाही लांबी १.५० कि.मी.	10.00	0.80
१४९०	1289	चंद्रपूर	मासळ पळसगांव पिपर्डा रस्त्याला जोडणारा गोंडमोहाडी पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-१२३ लांबी १.५० कि.मी.	10.00	0.80
१४९१	1290	चंद्रपूर	नाचनभट्टी ते उमरवाही ता. सिंदेकवाही लांबी १.५० कि.मी.	10.00	0.80
१४९२	1292	चंद्रपूर	कन्हाळगांव पोचमार्ग ता. चिमुर् लांबी १ कि.मी.	7.00	0.56
१४९३	1293	चंद्रपूर	सिंदेवाही ते इंदिरानगर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. चिमुर् लांबी १.०० कि.मी.	7.00	0.56
१४९४	1294	चंद्रपूर	गडचांदूर नोकारी पांढरवणी मार्गास जोडणाऱ्या मारोतीगुंडा / हनुमानगुडा पोच मार्गाचे मोऱ्यासह बांधकाम करणे लांबी ७०० मीटर	10.00	0.60
१४९५	1295	चंद्रपूर	इटोली ते प्रजिमा-४४ ला जोडणा-या पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ग्रामा-७९ लांबी १ कि.मी.	6.00	0.48
१४९६	1296	चंद्रपूर	मुरमारी ते नागपूर मूल ला जोडणा-या रस्त्याचे डांबरीकरण करणे ग्रामा-६८ लांबी १ कि.मी.	6.00	0.48
१४९७	1297	चंद्रपूर	खैरी पोचमार्ग ता. चिमुर् लांबी ०.५० कि.मी.	5.00	0.40
१४९८	1305	नांदेड	रामा २३० केरोळी रुई हसणी इवळेस्वर कुपटी मोहपूर अंबाडी पिंपळगांव कोठारी ते प्रजिमा ४ किमी ८०/० ते ८२/० सुधारणा	27.50	2.75
१४९९	1306	नांदेड	बोध खंबाळा सकरु नाईक तांडा इजिमा ३ ग्रा.मा ६१ किमी ३/० ते ५/०	19.90	1.99
१५००	1306	नांदेड	प्रजिमा ते लोकरवाडी नाईकवाडी ग्रा.मा. २२ किमी ०/० ते ३/०	19.90	1.99
१५०१	1307	नांदेड	सहस्त्रकुंड परोटी परोटी तांडा रामा २३० म व डा करणे किमी ०/० ते २/०	19.90	1.99
१५०२	1308	नांदेड	रामा १८३ पाळशी ग्रा.मा ८७ किमी ०/० ते १/५०० सुधारणा करणे	16.80	1.68
१५०३	1309	नांदेड	रामा १८३ ते कनकी तांडा ग्रा.मा ८२ ०/० ते १/५००	15.00	1.50
१५०४	1310	नांदेड	प्रजिमा ७ ते हटकरखोडी ग्रा.मा ११७ ०/० ते १/२०० म.व.डा करणे	12.00	1.20
१५०५	1311	नांदेड	गोकुळ नगर गोंडेगांव वाई ग्रा.मा १४ सुधारणा (१ किमी)	10.00	1.00
१५०६	1312	नांदेड	रामा २३० ते बोलोरी (द) ग्रा.मा. १०३ किमी ०/० ते १/०	10.00	1.00
१५०७	1313	नांदेड	प्रजिमा ३ ते रायपुर तांडा जोड रस्त्याची सुधारणा ग्रा.मा. ७० ०/० ते ०/८००	10.00	1.00

१	२	३	४	५	६
१५०८	1314	नांदेड	रामा २३० ते पापलवाडी जोड रस्त्या म व डा ग्रा मा ४२ कि.मी ०/० ते ०/७५०	10.00	1.00
१५०९	1316	चंद्रपूर	आंबेनेरी ते परडपार रस्त्याचे डांबरीकरण करणे ता. चिमुर लांबी २.५० कि.मी.	17.00	1.36
१५१०	1316	ठाणे	.अंबरनाथ तालुक्यातील जांभळे ते कातकरीपाडा नवीन तयार करणे	19.00	3.23
१५११	1317	चंद्रपूर	चिमुर मास कोलारा रस्त्याला जोडणा-या तळोधी नाईड्ड पोचमार्गाचे डांबरीकरण करणे लांबी ५.०० कि.मी.	19.90	1.59
१५१२	1318	चंद्रपूर	नेरी सावरगांव रस्ता लांबी ४.२० कि.मी.	19.90	1.59
१५१३	1319	चंद्रपूर	वडसी ते विहीरगांव फाटा पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे लांबी ३.५० कि.मी.	19.90	1.59
१५१४	1320	चंद्रपूर	कपर्ला जोडणारा पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ता. चिमुर लांबी २ कि.मी.	14.00	1.12
१५१५	1321	चंद्रपूर	कोटगांव पोचमार्ग ता. चिमुर लांबी ३ कि.मी.	19.90	1.59
१५१६	1322	चंद्रपूर	चिमुर भिरी रस्त्याला जोडणा-या पिंपळगांव नवेगांव पेठ जोडरस्ता डांबरीकरण करणे.	10.00	0.87
१५१७	1323	चंद्रपूर	सरडपार चिटकी रस्ता ता. सिंदेवाही लांबी २.०० कि.मी.	14.00	1.12
१५१८	1324	चंद्रपूर	सोनेगांव बेगळे पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ता. चिमुर लांबी २ कि.मी.	14.00	1.12
१५१९	1325	चंद्रपूर	ब्राम्हणी काग सरडपार रस्त्याचे डांबरीकरण करणे ता. चिमुर लांबी २.०० कि.मी.	14.00	1.12
१५२०	1326	चंद्रपूर	चौरस्ता चिचाळा शास्त्री बोरगांव रस्त्याचे डांबरीकरण करणे ता.चिमुर लांबी २.५० कि.मी.	14.00	1.12
१५२१	1327	चंद्रपूर	अडेगांव वाघेडा रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ३.०० कि.मी.	19.90	1.59
१५२२	1328	चंद्रपूर	बामणी काग रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.०० कि.मी.	19.90	1.59
१५२३	1329	चंद्रपूर	गदगाव उरकुडापार रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.०० कि.मी.	19.90	1.59
१५२४	1330	चंद्रपूर	गरडापार ते महालगांव रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे लांबी. २.०० कि.मी.	19.90	1.59
१५२५	1331	चंद्रपूर	नवरगांव रत्नापूर शिवणी रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.०० कि.मी.	19.90	1.59
<b>Total 010 Minimum Needs Programme</b>				<b>Work Portion</b>	<b>2608.69</b>
				<b>Establishment charges</b>	<b>362.61</b>
				<b>Tools and plant charges</b>	<b>28.70</b>
				<b>Total</b>	<b>3000.00</b>

**5054, Capital outlay Roads and Bridges  
010 Minimum Needs Programme (5054 0465)**

(रुपये लाखात)

अ.क्र	अर्थसंकल्पीय अंदाज सन २००६-०७ भाग-३ परिशिष्ट ड मधील अ.क्र	जिल्हा	बांधकामाचे नांव	अंदाजित किंमत	सन २००६-०७ साठी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असलेली अतिरिक्त तरतूद
१	२	३	४	५	६
1	1334	नाशिक	वघई राज्यहद्द सुरगाणा पेठ रस्त्यावर पार नदीवर मोठा पूल बांधणे. सा.क्र.५४/५००	150.00	26.55
2	1336	नाशिक	बोडधा लोहारा रस्त्यावर एका मोठ्या पुलाचे बांधकाम करणे इजिमा-८४	80.00	8.00
3	1337	अमरावती	दापोरी ते पाळा रस्त्यावर ४/६०० मध्ये पुलाचे बांधकाम करणे ग्रामा ३३	60.00	18.00
4	1338	नाशिक	,अंबाठा डोल्हारा खुंटविहीर रस्त्यावर पूल बांधणे.	60.00	10.62
5	1339	नाशिक	केरसाने मुंगसे मुल्हेर प्रजिमा-२ रस्त्यावर कऱ्हेरी नदीवर लहानपुल व जलनिस्सारणाचे कामास बांधकाम करणे किमी २५/५०० ते २६/५०० ता.सटाणा	50.00	5.00
6	1340	नागपूर	गणेशपुर शंखापूर रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ५.०० किमी	50.00	8.25
7	1344	नागपूर	मसाळा ते वसंतनगर रस्त्याचे बांधकाम करणे किमी ४.००	50.00	8.25
8	1345	नागपूर	पांजरा ते चमेली रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ५.०० किमी	50.00	8.25
9	1346	नाशिक	कनाशी बेटकीपाडा चणूकापूर ते प्रजिमा ७ रस्त्यावर गिरणा नदीवर फरशी पुलाचे बांधकाम करणें ता.कळवण	50.00	12.50
10	1347	नागपूर	राऊळगांव रस्त्याचे मोऱ्यासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ४.०० किमी	50.00	8.25
11	1348	नागपूर	गरमसुर आलागोंदी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी ५.०० किमी	50.00	8.25
12	1349	नाशिक	हंबंडी मारुळ विटवा रस्ता ग्रामा-१४ वर मोर नदीवर पुल बांधणे (मारुळ गावाजळव) ता.यावल	45.00	4.50
13	1350	नागपूर	मलकापूर घुबडी रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ३.०० किमी	45.00	7.43
14	1351	नाशिक	मंगी पिंपळापूर रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणें ग्रामा-१२० ता.केळापूर	45.00	4.50
15	1352	नाशिक	डांगसौंदाणे कऱ्हाळेपाडा किकवारी रस्त्यावर हत्ती नदीवर पुल बांधणे ता.सटाणा	40.00	10.00
16	1353	नाशिक	मोरकुरे ते तळवाडे रस्त्यावर हत्ती नदीवर पूल बांधणे ता.सटाणा	40.00	10.00
17	1354	नागपूर	कथलाबोडी गरमसूर रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ४.०० किमी	40.00	6.60
18	1357	नाशिक	रामा १८ (मानुर) ते भेंडगव्हाण रस्ता व पुल बांधणे	35.00	3.50
19	1358	नाशिक	रामा ४४ विठे निळवंडे, रंभोडी रस्त्यावर निम्नस्तर पूल बांधणे	35.00	3.50
20	1361	ठाणे	तवा बऱ्हाणपूर रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे, ता. डहाणू ,	35.00	7.70
21	1363	नंदुरबार	कुकावल ते लोंढरे (ग्रामा ६८) रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासहित बांधकाम करणे किमी.२/५०० ते ८/००	30.00	3.00
22	1364	नंदुरबार	कहाटूळ धांद्रे रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासहित बांधकाम करणे किमी.४.००	30.00	3.00

१	२	३	४	५	६
23	1371	नागपूर	कामठी मासोद रस्त्याचे वर्धा जिल्हयापर्यंत बांधकाम करणे लांबी ३.०० किमी	30.00	4.95
24	1375	नागपूर	मासोद चिखली रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ३.०० किमी	30.00	4.95
25	1376	नाशिक	रामा १७ ते कळवणखुर्द रस्त्यावर बेहडी नदीवर पूल बांधणे ता.कळवण	30.00	7.50
26	1388	नंदुरबार	सारंगखेडा असलोद ब्राम्हणपूरी रस्ता प्रजिमा २३ सा.क्र.१५/४०० वर लादी मोरीचे बांधकाम करणे.	26.00	2.60
27	1390	नाशिक	प्रजिमा-३८ ते मडकीजाम रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे	26.00	2.60
28	1392	ठाणे	सरावली सावटा आगवन पळे डेहणे रस्ता कि.मी. १/२०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे, ता. डहाणू ,	26.00	5.72
29	1396	अहमदनगर	अंबीत पाचनई रस्त्यावर निम्नस्तर पूल बांधणे	25.50	2.55
30	1397	नाशिक	रामा-१६ ते हनुमंतपाडा रस्ता ग्रामा-१४८ वर मोसम नदीवर पुल बांधणे, ता.सटाणा	25.50	2.55
31	1398	नाशिक	मानुर ते मुरुमबारी रस्त्यावर ग्रामा-१४२ वर पुनद नदीवर लहान पुल बांधणे, ता.सटाणा	25.50	2.55
32	1399	नाशिक	रामा-१८ ते बिंदावनपाडर रस्ता ग्रामा-१४७ वर पुनद नदीवर लहान पुल बांधणे	25.50	2.55
33	1406	ठाणे	भिनारी जांभुगाव रस्त्यावर कि.मी. २/२०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे, ता. डहाणू .	19.90	4.38
34	1407	ठाणे	वसा करजगांव रस्त्यावर किमी ११/०० मध्ये लहान पुल बांधणे	19.90	1.99
35	1415	ठाणे	वेवजी शिंघलपाडा रस्त्यावर लहान पुल बांधणे	19.50	1.95
36	1436	ठाणे	मुरबाड तालुक्यातील मेदी आल्याचीवाडी रस्त्यावर पूल बांधणे जि. ठाणे. इ.जि.मा. ११२	14.90	1.49
37	1450	ठाणे	तलासरी मंडळपाळा रस्त्यावर लहान पुल बांधणे	10.00	1.00
38	1481	रायगड	वावोशी कातकरवाडी जवळ पुलाचे बांधकाम करणे, ता.खालापूर, जि.रायगड	9.90	0.99
39	1496	रायगड	देवळा वाजगांव खर्डे चण्कापूर प्रजिमा-३९ ८/८०० मध्ये बुडता पुल बांधणे, ता.देवळा	19.90	1.99
40	1500	नाशिक	भनवड ननाशी रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे.सा.क्र.१३/५००	15.00	2.66
41	1501	नाशिक	बोपेगांव गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे	15.00	1.50
42	1504	नाशिक	विरगांव वटार तळवाडे भवाडे रस्त्यावर प्रजिमा ३ सा.क्र. २१/०० मध्ये पूल बांधणे ता.सटाणा	15.00	3.75
43	1505	नाशिक	पठावे ते चिंचपाडा रस्त्यावर हत्ती नदीवर सा.क्र. ०/६०० मध्ये लहान पूल बांधणे ता.सटाणा	15.00	3.75
44	1508	नाशिक	कनाशी फाटा ते करमाळे रस्त्यावर किमी ०/५०० मध्ये फरशी पूल बांधणे ता.कळवण	10.00	2.50
45	1513	धुळे	मारोतीपाडा शिव चिंचपाडा ते विजयपुर रस्त्यावर तळफरशी बांधणे	15.00	10.00
46	1520	धुळे	सुकापूर आश्रमशाळा जोड रस्त्याचे बांधकाम व जलनिस्सारणाची कामे करणे	5.00	2.50
47	1521	धुळे	वार्सा आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे ता. साक्री कि.मी. ०/०० ते ०/५००	5.00	5.00
48	1523	धुळे	रा.मा.७ ते पापडीपाडा रस्त्यावर फरशी बांधणे	5.00	5.00
49	1524	धुळे	शासकीय आश्रमशाळा नवापाडा येथील उर्वरीत जोड रस्त्याचे बांधकाम व पाईप मोरीचे बांधकाम करणे.	4.00	3.00

१	२	३	४	५	६
50	1525	नंदुरबार	वडछील ते लोंढरे (ग्रामा ९७) रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासहित बांधकाम करणे किमी.०/० ते ४/५००	19.90	1.99
51	1526	नंदुरबार	प्रजिमा २७ (टेंभे बु.) ते कळंबू शिवार जोडरस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासहित बांधकाम करणे किमी.१/५०० ते ५/००	19.90	1.99
52	1527	नंदुरबार	प्रजिमा २७ ते कोठली जोडरस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासह बांधकाम करणे किमी.१/५०० ते ५/००	19.90	1.99
53	1528	नंदुरबार	जयनगर ते मानमोडया (ग्रामा ८) रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासहित बांधकाम करणे किमी.२/०० ते ५/००	19.90	1.99
54	1529	नंदुरबार	कमखेडा ते टेंभे बु.प्रजिमा २७ रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासहित बांधकाम करणे किमी.१/३०० ते ३/००	19.90	1.99
55	1530	नंदुरबार	कहाटूळ धांद्रे रस्त्याचे जलनिस्सारणाच्या कामासहित बांधकाम करणे किमी.४.००	19.90	1.99
56	1532	नंदुरबार	कोपर्ली जुनमोहिदे भालेर नंदुरबार प्रजिमा-५८ किमी १६/८०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे	19.90	1.99
57	1533	नंदुरबार	नांदेरखेडा चाकळे ढंढाणे इजिमा-५६ वासदरे गावाजवळ लहान पुल बांधणे	19.90	1.99
58	1548	यवतमाळ	कोंढी सुपारटेकडी रस्त्याचे लहान पुलासहित बांधकाम करणे १.०० किमी ग्रामा-१७, ता.केळापुर	19.90	1.99
59	1554	यवतमाळ	पहापळ बोथ रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे इजिमा-६३, ता.केळापुर	19.90	1.99
60	1560	नागपूर	धिचोली चंदनपार्डी बोडो रस्त्याचे बांधकाम करणे लांबी २.०० किमी	19.95	3.29
61	1561	नागपूर	धिखली ते काजळी रस्त्याचे बांधकाम करणे लांबी २.५० किमी	19.90	3.28
62	1562	नागपूर	सोनमोह कोंढासावळी रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ३.०० किमी	19.90	3.28
63	1563	नागपूर	खुर्सापार हेटी रस्त्याचे बांधकाम करणे लांबी १.१०० किमी	15.00	2.48
64	3340	गडचिरोली	गडचिरोली जिल्ह्यातील भाडभीडी माडेआमगांव रस्त्यावर १ लहान पुलाचे व १२ मोऱ्यांचे बांधकाम करणे किमी १८/३००	30.00	4.50
65	3356	ठाणे	उचत - सारवली रस्ता, तानसा नदीवर पुलाचे बांधकाम	20.00	3.00
66	3386	रायगड	तुंगीपाडा जोडरस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण)	70.00	7.00
67	3387	रायगड	तुंगी जोडरस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/७०० ते ५/०० (कुपोषण)	40.00	4.00
68	3388	रायगड	शिलार ठाकूरवाडी शिंगडोह रस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा ११९ किमी २/०० ते ५/०० (कुपोषण)	9.90	0.99
69	3389	रायगड	प्रजिमा-११ ते किकवा बोरिवली खरब्याचीवाडी ते शिलार रस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-५४ किमी २/७०० ते ३/४०० (कुपोषण)	9.90	0.99
70	3390	रायगड	वारे जांभुळवाडी कातकरवाडी रस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-१९ किमी ०/०० ते ३/४०० (कुपोषण)	9.90	0.99
71	3391	रायगड	नांदगांव कोतवाल समाधी रस्त्याचे बांधकाम करणे ३/०० ते ४/०० (कुपोषण)	9.90	0.99
72	3392	रायगड	वाकस मिरचोली कळाबोली ते इजिमा-२० जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-२४ किमी ०/७०० ते २/०० (कुपोषण)	9.90	0.99
73	3393	रायगड	नरसूचीवाडी ठाकूरवाडी ते कुरंग ता.कर्जत जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-४३ किमी ०/०० ते १/०० भाग-१ (कुपोषण)	9.90	0.99
74	3394	रायगड	प्रजिमा-१० ते वरई मानविली खान्याचा पाडा पाशाणे ता.कर्जत जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-३३ किमी २/०० (कुपोषण)	9.90	0.99
75	3395	रायगड	भक्ताचीवाडी मोगराज ता.कर्जत जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-१३१ किमी ०/०० ते १/०० भाग-१ (कुपोषण)	9.00	0.90

१	२	३	४	५	६
76	3396	रायगड	पेंढारवाडी चाई झुंगरेवाडी जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-१६५ किमी १/७०० ते २/७०० (कुपोषण)	9.00	0.90
77	3397	रायगड	पेंढारवाडी चाई झुंगरेवाडी जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-१६५ किमी १/७०० ते १/७०० (कुपोषण)	9.00	0.90
78	3398	रायगड	प्रजिमा-११ ते किकवी बोरीवली खारभान्याची वाडी शिलार जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-५४ किमी ३/४०० ते ४/०० भाग-१ (कुपोषण)	9.90	0.99
79	3399	रायगड	नांदगांव कातकरवाडी जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-१४७ किमी ३/४०० ते ४/०० (कुपोषण)	9.90	0.99
80	3400	रायगड	गुडवण ठाकूरवाडी जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-९८ किमी ०/०० ते ०/३०० (कुपोषण)	5.00	0.50
81	3401	रायगड	फुडेवाडी जांभुळवाडी ताडवाडी जोडरस्त्याचे बांधणे ग्रामा - किमी ०/७०० ते २/०० (कुपोषण)	5.00	0.50
82	3402	रायगड	इजिमा-१९ जे कोळबाची वाडी ठाकूरवाडी जोडरस्त्याचे बांधणें ग्रामा-३८ किमी ०/०० ते २/३०० (कुपोषण)	4.00	0.40
83	3403	रायगड	भाकरीचापाडा पिपळोली तळवडेवाडी ठाकूरवाडी जोडरस्त्याचे बांधणे ग्रामा-१४३ किमी ०/०० ते १/०० (कुपोषण)	9.90	0.99
84	3404	रायगड	कुरुंग डन्याची वाडी ठाकूरवाडी जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा - १५१ किमी ०/०० ते १/०० (कुपोषण)	9.90	0.99
85	3405	रायगड	इजिमा-१८ ते तळवडे बु.कातकर वाडी जोडरस्त्याचे बांधणें ग्रामा-३० (कुपोषण)	4.00	0.40
86	3406	रायगड	वारे जांभुळवाडी कातकरवाडी रस्त्याचे बांधकाम करणें ग्रामा-१९ भाग-२ १/०० ते २/०० (कुपोषण)	9.90	0.99
87	3407	रायगड	ग्रामा-११९ ते शिरावली जोडरस्त्याचे सुटलेल्या मोन्यांचे बांधकाम करणें ग्रामा-५० किमी ०/०० ते १/०० (कुपोषण)	5.00	0.50
88	3408	रायगड	ग्रामा-३८ ते भगुचीवाडी जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-८९ भाग-१ किमी १/०० ते २/०० (कुपोषण)	9.90	0.99
89	3409	रायगड	रामा-३८ ते भगुचीवाडी जोड रस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-८९ भाग-२ किमी १/०० ते २/०० (कुपोषण)	9.90	0.99
90	3412	रायगड	पोशीर माले खोंड्याचीवाडी नारलाचीवाडी ओलमन चाई चेंवणे नांदगांव खांडसर रस्ता इजिमा-१७ भाग-१ किमी २२/६०० ते २३/६०० (कुपोषण)	9.90	0.99
91	3413	रायगड	प्रजिमा-१० ते वरई मानविली खान्याचा पाडा पाशाणे ता.कर्जत जोडरस्त्याचे बांधकाम करणें ग्रामा-३३ किमी ३/०० ते ४/०० भाग-१ (कुपोषण)	9.90	0.99
92	3414	रायगड	पोशीर माले खोंड्याची वाडी नारलाचीवाडी ओलमन चाई चेंवणे नांदगांव खांडसर रस्ता इजिमा-१७ भाग-२ किमी २१/६०० ते २३/६०० (कुपोषण)	9.90	0.99
93	3415	ठाणे	उसरविरा रस्त्यावर लहान पुल बांधणें (प्रजिमा-१३) ता.मोखाडा	5.00	0.75
94	3416	ठाणे	वरोती बांगर्जे रस्त्यावर किमी २/०० मध्ये लहान पुल बांधणे (१० मीटरचे ३ गाळे) इजिमा-३६ तालुका डहाणू	6.00	0.90
95	3447	ठाणे	बांधण खाण्याचा पाडा रस्त्याचे बांधकाम करणें किमी ०/०० ते १/५०० ता.जव्हार	19.90	6.47
96	3448	ठाणे	रा.म. ३३ दापचरी रस्ता सुधारणा करणे किमी ०/० ते २/०० ता.जव्हार (ग्रामा-३५)	19.98	6.49
97	3449	ठाणे	तळवाडा विक्रमगड रस्त्यावरील किमी १०/२०० बदीस पुलाचे जोडरस्ते तयार करणे	10.00	3.25

१	२	३	४	५	६
98	3474	ठाणे	वनडूर शिगांव रस्त्यावरील पुलाच्या जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ता. डहाणू	7.00	1.54
99	3476	ठाणे	वेती कातकरीपाडा रस्त्याचे बांधकाम करणे, ता. डहाणू कि.मी. १/२०० ते २/२००	15.00	3.30
100	3479	ठाणे	आंबेसरी कातकरीपाडा रस्त्याचे बांधकाम करणे, ता. डहाणू कि.मी. ०/०० ते १/२००	15.00	3.30
101	3480	ठाणे	सोमटा घाटाळपाडा रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी. ०/०० ते १/०० ता. डहाणू	7.50	1.65
102	3481	ठाणे	नागझरी चिंचले आंबोली रस्त्याचे बांधकाम करणे, ता. डहाणू कि.मी. ०/०० ते ४/२००	26.00	5.72
103	3482	ठाणे	नागझरी बोडपाडा ते आंबेसरी इजिमा १४ ला जोडणारा रस्ताचे बांधकाम करणे, ता. डहाणू कि.मी. ०/०० ते ३/००	26.00	5.72
104	3483	ठाणे	रा.मा. ३१ ते तलोठे सासवदे रामा २८ रस्ताचे बांधकाम करणे, ता. डहाणू कि.मी. ०/०० ते १/००	9.90	2.18
105	3487	ठाणे	बेहरे वडाची वाडी रस्ता, ता.मुरबाड (२००५-०६)	15.00	2.25
106	3489	ठाणे	धुंदलोली कोलोशी रस्ता, कि.मी.०/०० ते २/००, ता.मुरबाड (२००५-०६)	15.00	2.25
107	3490	ठाणे	दिवाणपाडा थिटबी रस्ता, ता.मुरबाड (२००५-०६)	15.00	2.25
108	3491	ठाणे	इंदे जोडरस्ता, ता.मुरबाड (२००५-०६)	15.00	2.25
109	3492	ठाणे	करपटवाडी ते बनाचीवाडी ते ग्रामा-२६ रस्ता ग्रा.मा.१११ कि.मी. ०/०० ते १/००, ता.मुरबाड (२००५-०६)	15.00	2.25
110	3493	ठाणे	कोभालपाडा ते वाघावाडी रस्ता ग्रा.मा.१०० कि.मी. ०/०० ते १/५००, ता.मुरबाड (२००५-०६)	19.90	2.99
111	3494	ठाणे	नानकसवाडी ते पवाळी रस्ता ग्रा.मा.११ कि.मी. ०/०० ते २/५००, ता.मुरबाड (२००५-०६)	19.90	2.99
112	3495	ठाणे	शिव्याचीवाडी रस्ता, कि.मी.०/०० ते १/३००, ता.मुरबाड (२००५-०६)	9.90	1.49
113	3496	ठाणे	वाघाणे ते शिरोशी रस्ता ग्रा.मा.१०३ कि.मी. ०/०० ते २/००, ता.मुरबाड (२००५-०६)	19.90	2.99
114	3497	ठाणे	अल्याणी ते गावठा जोडरस्ता कि.मी. ०/०० ते १/००, ता.शहापूर (२००५-०६)	9.90	1.58
115	3498	ठाणे	देवळीचापाडा ते कातकरीवाडी जोडरस्ता कि.मी. ०/०० ते १/००. ता.शहापूर (२००५-०६)	9.90	1.58
116	3499	ठाणे	खारगाव ते कातकरीवाडी जोडरस्ता कि.मी. ०/०० ते ०/७००. ता.शहापूर (२००५-०६)	7.00	1.12

१	२	३	४	५	६
117	3501	ठाणे	नडगाव ते कातकरीवाडी जोडरस्ता कि.मी. ०/०० ते ०/७००, ता.शहापूर (२००५-०६)	7.00	1.12
118	3506	ठाणे	अजनुप ते बेहेरपाडा रस्ता कि.मी. ०/०० ते १/४००, ता.शहापूर (२००५-०६)	12.00	1.92
119	3507	ठाणे	भातसानगर कुकांभे डोल्याकुंभार रस्त्याचे मोन्यांसहीत मजबुतीकरण करणे, ता.शहापूर (२००५-०६)	15.00	2.40
120	3508	ठाणे	चोंढे खुर्द जोड रस्ता कि.मी. ०/०० ते २/१००, ता.शहापूर (२००५-०६)	14.00	2.24
121	3509	ठाणे	खराडे आंबेखोर टाकीपटार रस्त्याचे मोन्यांसहीत मजबुतीकरण करणे, ता.शहापूर (२००५-०६)	15.00	2.40
122	3510	ठाणे	खोखऱ्याचीवाडी जोडरस्ता कि.मी. ०/०० ते १/२००, ता.शहापूर (२००५-०६)	12.00	1.92
123	3511	ठाणे	मालेगांव कुडशेत रस्त्याचे मोन्यांसहीत मजबुतीकरण करणे, ता.शहापूर (२००५-०६)	15.00	2.40
124	3512	ठाणे	रा.म.मा.३ ते कानविंदे रस्त्याचे मोन्यांसहीत मजबुतीकरण करणे, ता.शहापूर (२००५-०६)	15.00	2.40
125	3513	ठाणे	पिवळी खोर रस्त्याचे मोन्यांसहीत मजबुतीकरण करणे, ता.शहापूर (२००५-०६)	15.00	2.40
126	3514	ठाणे	पिवळी कोशिंबे रस्त्याचे मोन्यांसहीत मजबुतीकरण करणे, ता.शहापूर (२००५-०६)	15.00	2.40
127	3515	ठाणे	सावरपाडा जोडरस्ता कि.मी. ०/०० ते १/००., ता.शहापूर (२००५-०६)	9.90	1.58
128	3520	ठाणे	गांधी पुल - वाशाळा - शिवली रस्त्याचे बांधकाम करणें किमी ०/५०० ते २/०० (कुपोषण)	15.00	2.40
129	3521	ठाणे	गोमघर ते कातकरीवाडी रस्ता बांधणे किमी ०/०० ते १/०० ता.मोखाडा (कुपोषण)	11.00	1.76
130	3524	ठाणे	खोडाळा ते कातकरीवाडी रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते १/०० ता.मोखाडा (कुपोषण)	11.00	1.76
131	3525	ठाणे	कुर्लौद जोडरस्त्याचे बांधकाम करणें किमी ०/०० ते १/०० ता.मोखाडा (कुपोषण)	9.90	1.58
132	3529	ठाणे	डोल्हारा ते धामणशेत रस्ता भाग-३ किमी १/७०० ते ३/०० (कुपोषण)	15.00	2.40
133	3532	ठाणे	सायदे बादलपाडा पी.एच.सी रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते १/०० ता.मोखाडा (कुपोषण)	19.90	3.18
134	3533	ठाणे	भिवंडी तालुक्यातील अलखिवली गावाला जोडरस्ता बांधणे.ग्रामा. १८७ कि.मी.०/००० ते १/५००० (२००५-०६)	9.90	8.42
135	3534	ठाणे	देहर्जे पारधीपाडा रस्ता बांधणे किमी ०/०० ते २/०० ता.विक्रमगड	15.00	4.88
136	3535	ठाणे	गोडपाडा ते तांबडमाळ रस्ता बांधणें किमी किमी ०/०० ते ०/७०० ता.विक्रमगड	7.50	2.44
137	3536	ठाणे	केव पडवळपाडा ते भगतपाडा रस्ता बांधणे किमी ०/०० ते १/५०० ता.विक्रमगड	15.00	4.88



१	२	३	४	५	६
138	3537	ठाणे	खुमारपाडा ते लमणीपाडा रस्ता बांधणें किमी ०/०० ते ०/५०० ता.विक्रमगड	8.50	2.76
139	3538	ठाणे	मोह फणसपाडा रस्त्यावर लहान पुल बांधणें किमी ०/२०० ता.विक्रमगड	5.00	1.63
140	3539	ठाणे	आंबेवली ब्राम्हणगांव रस्त्यावर लहान पुल बांधणे किमी ०/५०० ता.विक्रमगड	5.00	1.63
141	3540	ठाणे	मोह (बु) रडेपाडा रस्ता बांधणें किमी ०/०० ते १/५०० ता.विक्रमगड	9.90	3.22
142	3541	ठाणे	उज्जैनी पी.एच.सी. ला जोडणारा रस्ता बांधणे कि.मी. ०/०० ते ३/५०० ता. वाडा	5.00	0.80
143	3542	ठाणे	बालीवली आवटेपाडा रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते २/०० ता. वाडा	19.00	3.04
144	3543	ठाणे	देवगांव नारळीपाडा रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते १/०० ता. वाडा	12.00	1.92
145	3544	ठाणे	ढाढरे ते कोलीम सरोवर रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते २/०० ता. वाडा	19.00	3.04
146	3545	ठाणे	गोळेघर ते गवारीपाडा रस्ता कि.मी. ०/०० ते ०/५०० ता. वाडा जि. ठाणे	7.50	1.20
147	3547	ठाणे	सोनाळे ते शिंदेपाडा रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते २/०० ता. वाडा	19.00	3.04
148	3548	ठाणे	सोनाळे ते सोनाळे खु. रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते १/०० ता. वाडा	9.90	1.58
149	3550	ठाणे	पालघर तालुक्यातील वसरे शाळेकडील पाडा जोडरस्त्याचे बांधकाम करणे	6.00	0.90
150	3552	ठाणे	पालघर तालुक्यातील मौजे लालठाणे आश्रमशाळेकडे जाण्यासाठी पोच मार्गाचे बांधकाम करणे	15.00	2.25
151	3553	ठाणे	पालघर तालुक्यातील मौजे गोवाडे आश्रमशाळेकडे जाण्यासाठी पोच मार्गाचे बांधकाम करणे . (२००५-०६)	19.90	16.92
152	3557	ठाणे	कोसबाड नवीदापचारी मातेरपाडा रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते १/५०० मध्ये खडीकरण करणे ता.विक्रमगड	9.00	2.93
153	3558	ठाणे	कोसबाड बसस्टॉप ते गांव रस्त्याचे बांधकाम करणे, ता. विक्रमगड	5.00	1.10
154	3559	ठाणे	घाणेंघर डोलेपाडा ते घाणेघर चौधरीपाडा रस्त्याचे बांधकाम करणें किमी ०/०० ते १/०० ता.विक्रमगड	9.00	2.93
155	3560	ठाणे	करसूड गावठाण ते खोरीपाडा रस्त्याचे बांधकाम करणें किमी ०/०० ते १/५०० ता.विक्रमगड	9.00	2.93
156	3561	ठाणे	कोसबाड ते बुजडपाडा रस्त्याचे बांधकाम करणें किमी ०/०० ते १/३०० ता.विक्रमगड	5.00	1.63
157	3562	ठाणे	पळेगोंडपाडा रस्ताचे बांधकाम करणे, ता. डहाणू कि.मी. ०/०० ते १/५००	9.90	2.18
158	3563	ठाणे	दुर्गापूर जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.८५, कि.मी.०/०० ते २/०० (कुपोषण), ता.मुरबाड (२००५-०६)	47.00	4.70
159	3564	ठाणे	नेवाळे जोडरस्त्याचे बांधकाम करणे, योजनाबाह्य, कि.मी.०/०० ते २/०० (कुपोषण), ता.पालघर (२००५-०६)ता.भिवंडी.	47.00	4.70

१	२	३	४	५	६
160	3565	ठाणे	विन्हे जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-७९ कि.मी. ०/०० ते २/५०० (कुपोषण) ता. वाडा	30.00	4.80
161	3566	ठाणे	आखाडा जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-७९ कि.मी. ०/०० ते २/५०० (कुपोषण) ता. वाडा	29.50	4.72
162	3567	ठाणे	वडवली गारगांव जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा. कि.मी. ०/०० ते २/५५० (कुपोषण) ता. वाडा	28.50	4.56
163	3568	ठाणे	गोराड जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रामा.१७७, कि.मी.०/०० ते २/०० (कुपोषण), ता.भिवंडी (२००५-०६)	28.50	2.85
164	3569	ठाणे	मोहोघर जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रामा.२०, कि.मी.०/०० ते १/५०० (कुपोषण), ता.मुरबाड (२००५-०६)	28.50	2.85
165	3570	ठाणे	चंद्रपूर जोडरस्त्याचे बांधकाम करणे, योजनाबाह्य, कि.मी.०/०० ते १/५०० (कुपोषण), ता.मुरबाड (२००५-०६)	26.50	2.65
166	3571	ठाणे	कारंजे जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-५४ कि.मी. ०/०० ते २/५०० (कुपोषण) ता. वाडा	23.50	3.76
167	3572	ठाणे	कोलीम सरोवर जोडरस्ता ग्रामा ९९ (कुपोषण)	23.50	2.35
168	3573	ठाणे	दाभोग जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-७८ कि.मी. ०/०० ते २/५०० (कुपोषण) ता. वाडा	23.50	3.76
169	3574	ठाणे	ढाढरे जोडरस्ता योजना बाह्य (कुपोषण)	23.00	2.30
170	3575	ठाणे	खोडदे जोडरस्ता ग्रामा ११९ (कुपोषण)	18.00	1.80
171	3576	ठाणे	कुमडाळ जोडरस्त्याचे बांधकाम करणे योजनाबाह्य कि.मी. ०/०० ते ५/०० (कुपोषण) ता. वाडा	15.50	2.48
172	3577	ठाणे	शेल्टे जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-१९९ कि.मी. ०/०० ते १/०० (कुपोषण) ता. वाडा	12.00	1.92
173	3578	ठाणे	कातबाव जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रामा.४२, कि.मी.०/०० ते ३/२५० (कुपोषण), ता.शहापूर (२००५-०६)	9.50	1.52
174	3579	ठाणे	पाफोडी जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रामा.१९, कि.मी.०/०० ते १/०० (कुपोषण), ता.शहापूर (२००५-०६)	14.50	2.32
175	3580	ठाणे	दहिवली जोडरस्ता ग्रामा १८४ (कुपोषण)	9.50	0.95
176	3581	ठाणे	सिध्दगड जोडरस्त्याचे बांधकाम करणे, योजनाबाह्य, कि.मी.०/०० ते ३/७५० (कुपोषण), ता.मुरबाड (२००५-०६)	65.00	6.50
177	3582	ठाणे	दापूर जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रामा.१६०, कि.मी.०/०० ते ६/०० (कुपोषण), ता.शहापूर (२००५-०६)	53.00	8.48
178	3583	ठाणे	डिंभे जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रामा.३१, कि.मी.०/०० ते १/२५० (कुपोषण), ता.शहापूर (२००५-०६)	38.50	6.16
179	3584	ठाणे	वाडा खडकोने रस्त्याचे बांधकाम करणे, ग्रामा.१९, कि.मी.०/०० ते २/०० (कुपोषण), ता.पालघर (२००५-०६)	35.50	3.55
180	3585	ठाणे	व्याहाळी जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ता. डहाणू, कि.मी. ०/०० ते २/८००	35.00	7.70
181	3587	ठाणे	वेहळोली रस्त्याचे बांधकाम करणे ता.पालघर (कुपोषण)	26.50	2.65

१	२	३	४	५	६
182	3588	ठाणे	दहिवले जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ता.पालघर (कुपोषण)	26.50	2.65
183	3589	ठाणे	आमले सावर्डे जोडरस्ता ग्रामा ५३ (कुपोषण)	17.50	1.75
184	3590	ठाणे	बांगरचोळे जोडरस्ता ग्रामा ७३ (कुपोषण)	18.00	1.80
185	3591	ठाणे	इ.जि.मा.७३ ते महाप जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.१८, कि.मी.०/०० ते ०/५०० (कुपोषण), ता.भिवंडी (२००५-०६)	51.50	5.15
186	3592	ठाणे	चरी बु. जोडरस्ता योजना बाह्य (कुपोषण)	35.50	3.55
187	3593	ठाणे	शेलवली देवकोप नंदोरे रस्त्याचे बांधकाम करणे, ता.पालघर (कुपोषण)	35.50	3.55
188	3594	ठाणे	साया जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.४८, कि.मी.०/०० ते १/३०० (कुपोषण), ता.पालघर (२००५-०६)	25.50	7.65
189	3595	ठाणे	मवाडी जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ता. डहाणू , कि.मी. ०/०० ते ३/००	23.50	5.17
190	3596	ठाणे	धामणे जोडरस्ता योजना बाह्य (कुपोषण)	23.50	2.35
191	3597	ठाणे	पुंडास ते खलिंग खु. जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.३५. कि.मी.०/०० ते १/०० (कुपोषण), ता.भिवंडी (२००५-०६)	18.00	1.80
192	3598	ठाणे	मालोडा जोडरस्ता योजना बाह्य (कुपोषण)	23.50	5.88
193	3599	ठाणे	शेंडे जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.१२९, कि.मी.०/०० ते १/०० (कुपोषण), ता.शहापूर (२००५-०६)	7.50	1.20
194	3600	ठाणे	चिल्हार जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.११८, कि.मी.०/०० ते ०/५०० (कुपोषण), ता.शहापूर (२००५-०६)	6.00	0.96
195	3601	ठाणे	रांजणपाडा जोडरस्ता योजनाबाह्य (कुपोषण)	5.00	0.50
196	3602	ठाणे	रामपूर जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.३२, कि.मी.०/०० ते १/५०० (कुपोषण), ता.मुरबाड (२००५-०६)	18.00	1.80
197	3603	ठाणे	धारखिंड जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.१०५, कि.मी.०/०० ते १/२०० (कुपोषण), ता.मुरबाड (२००५-०६)	14.50	1.45
198	3604	ठाणे	इ.जि.मा.११७ ते कळमखांड जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.६२, कि.मी.०/०० ते १/५०० (कुपोषण), ता.मुरबाड (२००५-०६)	10.50	1.05
199	3606	ठाणे	बेंडगांव जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ता. डहाणू , कि.मी. ०/०० ते १/५००	18.00	3.96
200	3607	ठाणे	इ.जि.मा.७३ ते केंदली खु. घोटावडे मेंदे केल्ले रस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.१५, कि.मी.०/०० ते ३/०० (कुपोषण), ता.भिवंडी (२००५-०६)	35.00	3.50
201	3608	ठाणे	बेटेगांव ते बिरवाडी रस्ता (कुपोषण), ता.पालघर (२००५-०६)	22.00	2.20
202	3609	ठाणे	नंदोरे बसवतपाडा रस्ता (कुपोषण), ता.पालघर (२००५-०६)	19.90	2.99
203	3610	ठाणे	गोराड जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.१३७, कि.मी.०/०० ते २/०० (कुपोषण), ता.भिवंडी (२००५-०६)	19.90	1.99
204	3611	ठाणे	ढेकले ते धाकडपाडा रस्ता (कुपोषण), ता.पालघर (२००५-०६)	19.90	1.99

१	२	३	४	५	६
205	3612	ठाणे	भिकारवाडी ते इ.जि.मा.११२ रस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.१३०, कि.मी.०/०० ते १/५०० (कुपोषण), ता.मुरबाड (२००५-०६)	15.00	1.50
206	3613	ठाणे	कोचाई मसाणगांव बडगापाडा रस्ता (कुपोषण)	15.00	1.50
207	3614	ठाणे	अंबाण भुसालपाडा रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण), ता.पालघर (२००५-०६)	14.00	1.40
208	3615	ठाणे	साखरे ते दहिसर जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ता.पालघर, (कुपोषण)	9.90	0.99
209	3616	ठाणे	किरत ते ललोडे रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण), ता.पालघर (२००५-०६)	9.90	0.99
210	3617	ठाणे	पुंडास ते खर्लिंग खु. जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ग्रा.मा.३५. कि.मी.०/०० ते ०/३०० (कुपोषण), ता.भिवंडी (२००५-०६)	9.90	0.99
211	3619	ठाणे	इजिमा ७३ महाप जोड रस्ता किमी ०/०० ते ०/५०० १८ (कुपोषण)	5.00	0.50
212	3620	ठाणे	ढाकणे ते ढाकणेपाडा रस्ता, ग्रा.मा., कि.मी.०/०० ते ०/६०० (कुपोषण), ता.शहापूर (२००५-०६)	6.00	0.96
213	3621	ठाणे	मांगाठणे प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	4.00	0.64
214	3622	ठाणे	उज्जैनी प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	3.50	0.56
215	3623	ठाणे	मानिवली प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	2.00	0.32
216	3624	ठाणे	देवगांव प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	4.50	0.72
217	3626	ठाणे	वसुरी प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	3.75	0.60
218	3627	ठाणे	शिवरली प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	3.00	0.48
219	3628	ठाणे	खैरे आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	15.00	2.40
220	3629	ठाणे	कोने प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	2.50	0.40
221	3630	ठाणे	सापने प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	1.50	0.24
222	3631	ठाणे	आबिटघर प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	1.15	0.18
223	3632	ठाणे	सुसरवाडी आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे, कि.मी.०/०० ते ०/२५० (कुपोषण), ता.शहापूर (२००५-०६)	2.50	0.40
224	3633	ठाणे	गुहीर आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	5.00	0.80
225	3634	ठाणे	कळंभाई आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	1.50	0.24

१	२	३	४	५	६
226	3635	ठाणे	परळी आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	1.00	0.16
227	3636	ठाणे	देवगांव आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण) ता. वाडा	1.50	0.24
228	3642	यवतमाळ	घोनसा - सुर्ला रस्त्यावरील घोलसा गावाजवळ पूल बांधणे	15.00	2.25
229	3652	यवतमाळ	रा.मा २१ ते करंडी-केळी-कोतूळ-घोतकरवाडी-अबिखिंड रस्ता इजिमा-७२ वर लहान पुल व मोऱ्या बांधणे, ता.अकोले	19.90	2.99
230	3664	अहमदनगर	गोंदुशी वाळुजशेत रस्त्यावर (इजिमा-३३) सेतुपूल बांधणे, ता.अकोले	6.00	0.90
231	3678	अहमदनगर	इजिमा-३३ ते फोफसंडी (ग्रामा-८१) चे बांधकाम डांबरीकरण व मोऱ्यांची बांधकामे (कुपोषण)	150.00	15.00
232	3679	पुणे	ग्रामा - ३३ जोडून असलेल्या राजेवाडी म्हासळेवाडी रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते १/००	8.00	1.87
233	3680	पुणे	सुरकुंडी वाळद रस्त्यावर वाळद गावाजवळ भीमानदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, ता.खेड	100.00	15.00
234	3681	पुणे	साकेरी जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ०/० ते ३/० (कुपाशन)	50.00	11.50
235	3682	पुणे	आपटी जोडरस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ०/०० ते ५/००	40.00	9.20
236	3684	पुणे	गोरेगांव बारमाही रस्त्याचे जोडणे ता.खेड (कुपोषण)	130.00	19.50
237	3685	पुणे	प्रजिमा-१ ते तेजुर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी ५.०० ग्रामा (कुपोषण)	50.00	7.50
238	3686	पुणे	थिटेवाडी गाव बारमाही रस्त्याचे जोडणे, ता.जुन्नर (कुपोषण)	30.00	3.00
239	3687	पुणे	भिवाडे गुडक गाव बारमाही रस्त्याचे जोडणे, ता.जुन्नर (कुपोषण)	30.00	3.00
240	3688	पुणे	हिवरे तर्फे गाव बारमाही रस्त्याचे जोडणे, ता.जुन्नर (कुपोषण)	24.90	2.49
241	3689	पुणे	करंजवळे गाव बारमाही रस्त्याचे जोडणे, ता.जुन्नर (कुपोषण)	24.90	2.49
242	3690	पुणे	आंबे हातवीज रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा-३५ किमी २.०० (कुपोषण)	19.90	1.99
243	3691	पुणे	वाटखिळे गाव बारमाही रस्त्याचे जोडणे, ता.जुन्नर (कुपोषण)	6.00	0.60
244	3711	धुळे	काकसेवड - दरीवाडा रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/० ते २/० एक तळफरशी बांधणे	19.90	10.22
245	3716	धुळे	पिंपळनेर नवापूर रस्त्यापासून रामपुरा वस्ती जोडरस्ता बांधणे कि.मी ०/०० ते ४/५००	19.90	9.95
246	3719	धुळे	पानखेडा दरवाजा या ग्रामीण मार्गावर पांझरा नदीवर पुलाचे बांधकाम करणे	35.00	25.00
247	3720	धुळे	वार्सा मापलगांव रस्त्यावर पांझरा नदीवर पुलाचे बांधकाम करणे	19.90	9.95
248	3724	धुळे	प्रजिमा-२९ ते गुन्हाळपाणी रस्त्याचे बांधकाम करणे इजिमा-३५ ता.शिरपूर, जि.धुळे (कुपोषण)	302.00	15.10
249	3725	धुळे	प्रजिमा-२९ ते काकळमाळ रस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा१२, ता.शिरपूर, जि.धुळे (कुपोषण)	203.00	10.15
250	3726	धुळे	प्रजिमा-६० ते रायकोट रस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा ४ ता.साक्री	22.50	20.50
251	3734	नंदुरबार	धमडाई ते पळाशी रस्त्याची फरशीचे बांधकाम करणे ग्रामा. २१ (जुलै-२००९)	10.00	8.75
252	3736	नंदुरबार	नटावद देवपुर मालपूर रस्ता ग्रामा ६६ किमी २/२०० मध्ये लहान पुल बांधणे	19.90	17.41

१	२	३	४	५	६
253	3737	नंदुरवार	खांडबारा नटावद पिंपळोद रस्ता प्रजिमा-६१ किमी २०/२०० मध्ये स्लॅब ड्रेन बांधणे व जलनिस्सारण कामे करणे	12.00	10.55
254	3739	नंदुरवार	नवापूर गडद झामणझर प्रजिमा- ६७ वर कि.मी. ७/८०० मध्ये पुलाचे बांधकाम करणे (जुलै-२००५)	19.90	17.41
255	3740	नंदुरवार	बर्डीपाडा ढोरपाडा ते रा.मा. ६ रस्त्यावर पूलाचे बांधकाम करणे ग्रा.मा. ११० (जुलै-२००५)	15.00	13.13
256	3743	नंदुरवार	प्रजिमा-१९ ते लासुरे रस्ता ग्रामा-३८ रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे.	9.00	1.35
257	3748	नंदुरवार	मंदाणे ते चिखली खु. रस्त्यावर लहान पुलांचे बांधकाम करणे (इजिमा २५)	12.00	1.80
258	3759	नंदुरवार	कालापाणी ते रामा-२ रस्त्यावर स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे (कुपोषण)	19.90	2.99
259	3760	नंदुरवार	गोडीपार ते रामा-५ रस्त्यावर लहान पूलाचे बांधकाम करणे प्रजिमा-२१ (कुपोषण)	15.00	2.25
260	3761	नंदुरवार	तळोदा दलेलपुर धुवळीविहिर रापापुर रस्ता ग्रामा-७ व ग्रामा २१ (कुपोषण)	15.00	1.50
261	3762	नंदुरवार	पाटबारा प्रजिमा-४ रस्त्यावर लहान पूलाचे बांधकाम करणे ग्रामा-१८ (कुपोषण)	50.00	7.50
262	3763	नंदुरवार	निंबडी ते प्रजिमा-१७ रस्त्यावर लहान पूलाचे बांधकाम करणे ग्रामा-१८ (कुपोषण)	9.00	1.35
263	3764	नंदुरवार	खुटगव्हाण गोख बु. रस्त्यावर स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे ग्रामा- (कुपोषण)	10.00	1.50
264	3765	नंदुरवार	मोख ते प्रजिमा-४ रस्त्यावर स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे ग्रामा-६ (कुपोषण)	11.00	1.65
265	3766	नंदुरवार	विरपूर ते इजिमा-३ रस्त्यावर पूलाचे बांधकाम करणे ग्रामा-२ (कुपोषण)	15.00	2.25
266	3767	नंदुरवार	वैजाली करणखेडा रस्त्यावर पूलाचे बांधकाम करणे ग्रामा-१८ (कुपोषण)	19.90	2.99
267	3768	नंदुरवार	बोरद करडे मालदार प्रजिमा-६ चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (फरसबंदी रस्ता बांधणे (कुपोषण)	29.00	2.90
268	3769	नंदुरवार	पिंपळखुटा मालपाडा ते प्ररामा-१ रस्त्यावर स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे ग्रामा-२३ (कुपोषण)	10.00	1.50
269	3770	नंदुरवार	भोळे वासदरे ग्रामा-७९ किमी ०/० ते २/०० ची सुधारणा करणे (कुपोषण)	23.00	2.30
270	3771	नंदुरवार	इजिमा-८ ते बिलीपाडा रस्ता ग्रामा-३६ (कुपोषण)	7.70	0.77
271	3772	नंदुरवार	रामा क्र. ५ ते विरचेक रस्ता ग्रामा-५० (कुपोषण)	19.90	1.99
272	3773	नंदुरवार	सावरीय दिगर ते प्रजिमा-१३ रस्त्यावर स्लॅब लहान पुलाचे बांधकाम करणे ग्रामा-७० (कुपोषण)	60.00	6.00
273	3774	नंदुरवार	प्रजिमा-१३ ते कुकलट रस्ता ग्रामा-३७ (कुपोषण)	13.50	2.03
274	3775	नंदुरवार	.आमला अच्चा पाटीलपाडा वस्ती जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-१४ (कुपोषण)	15.00	2.25
275	3776	नंदुरवार	मोलगी पाटीलपाडा वस्ती जोडरस्त्याचे करणे व रस्त्यावर स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे ग्रामा-२३ (कुपोषण)	7.00	1.05
276	3777	नंदुरवार	प्ररामा-१ इराईबारीपाडा वस्ती जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-६३ (कुपोषण)	19.90	2.99
277	3778	नंदुरवार	मालपाडा सरपनपाडा वस्ती जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-६३ (कुपोषण)	14.00	2.10

१	२	३	४	५	६
278	3779	नंदुरवार	मालपाडा चंदनपूर वस्ती जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-६३ (कुपोषण)	10.50	1.58
279	3780	नंदुरवार	प्रतापूर प्राथमिक आरोग्य केंद्र जोडरस्त्याचे बांधकाम करणे इजिमा-१७ (कुपोषण)	3.50	0.35
280	3781	नंदुरवार	वल्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्र जोडरस्त्याचे बांधकाम करणे प्रजिमा-६ (कुपोषण)	3.50	0.35
281	3782	नंदुरवार	ढेकवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा (कुपोषण)	3.00	0.30
282	3785	नंदुरवार	सौमंवल प्राथमिक आरोग्य केंद्र जोडरस्त्याचे बांधकाम करणे (कुपोषण)	2.50	0.25
283	3786	नंदुरवार	कोकराळे आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे प्रजिमा-६२ (कुपोषण)	4.00	0.40
284	3787	नंदुरवार	बाल्हेर आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे प्रजिमा-५८ (कुपोषण)	3.50	0.35
285	3788	नंदुरवार	वाघाळे आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे, प्रजिमा-६० (कुपोषण)	3.00	0.30
286	3789	नंदुरवार	लाय आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे प्रजिमा-२८ (कुपोषण)	3.50	0.35
287	3790	नंदुरवार	भंडारे आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे प्रजिमा-६० (कुपोषण)	3.00	0.30
288	3791	नंदुरवार	डोगरसागली आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे प्रजिमा-६० (कुपोषण)	3.00	0.30
289	3792	नंदुरवार	नावेली आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे प्रजिमा-४९ (कुपोषण)	3.00	0.30
290	3793	नंदुरवार	खंडक आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे प्रजिमा-६३ (कुपोषण)	3.00	0.30
291	3794	नंदुरवार	खेकासा आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे प्रजिमा-६६ (कुपोषण)	4.00	0.40
292	3795	नंदुरवार	कोथाळी आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे प्रजिमा-६१ (कुपोषण)	3.50	0.35
293	3796	नंदुरवार	बोराड आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे इजिमा-१७ (कुपोषण)	2.50	0.25
294	3797	नंदुरवार	अमोनी आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे प्रजिमा-६ (कुपोषण)	3.50	0.35
295	3798	नंदुरवार	सालसदी आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे (प्रजिमा-५१) (कुपोषण)	2.50	0.25
296	3799	नंदुरवार	सुलतानपूर आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-३१ (कुपोषण)	11.50	1.73
297	3800	नंदुरवार	गणोर आश्रमशाळा जोडरस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-२० (कुपोषण)	12.50	1.88
298	3813	नंदुरवार	वडफळी चापूडी केवडी रस्त्यावर एक मोठा पुल बांधणे ग्रामा २० (कुपोषण)	50.00	5.00
299	3814	नंदुरवार	मुकतार झिरा ते झुम्मट रस्त्यावर लहान पुल व मोठे पुल बांधणे (ग्रामा-७) कुपोषण	50.00	5.00
300	3818	नाशिक	नाशिक जिल्हयातील पेट तालुक्यातील प्रजिमा-६५ ते वटकगांव ग्रा.मा. या रस्त्यावर मो-यांसह लहान पुलाचे बांधकाम करणे व पक्का खडी रस्ता बांधणे. १) एच.पी.मो-या - १५ नग २) लहान पूल - १ नग ३) खडीचा	38.05	6.73
301	3828	नाशिक	साल्हेर - केळसर तताणी डांगसौदाणे कळवण मुळाणे रस्त्यावर सा.क्र. ६/७०० मध्ये लहान पुल बांधणे प्रजिमा-४	19.90	2.99
302	3829	नाशिक	कोडासर रस्त्यावर लहान पुल बांधणे ग्रामा १०६	30.00	4.50

१	२	३	४	५	६
303	3830	नाशिक	प्रजिमा ७१ ते पिंपळगांव धुम रस्त्यावर लहान पुल बांधणे ग्रामा २८	26.00	3.90
304	3831	नाशिक	भवाडे रस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा-१५१ पठावे पिसोरे रस्ता सुधारणा करणे	166.00	29.38
305	3832	नाशिक	रा.मा.२१ ते पळशेत मेरदांड रस्ता	21.00	3.72
306	3833	नाशिक	ग्रा.मा.३० ते नडगदरी रस्त्याचे बांधकाम करणे.	6.00	1.06
307	3834	नाशिक	ग्रा.मा.३० ते वडपाडा रानपाडा रस्ता ग्रा.मा.९२ ची सुधारणा करणे.	10.00	1.77
308	3835	नाशिक	बेलपाडा गायधोंड रस्त्याचे बांधकाम करणे. ग्रामा-६७	53.00	9.38
309	3836	नाशिक	गायधोंड आडगांव बू.रस्त्याचे बांधकाम करणे.ग्रामा-३७	52.00	9.20
310	3837	नाशिक	प्रजिमा-६८ ते खरपडी जोड रस्त्याचे बांधकाम करणे	215.00	38.06
311	3838	नाशिक	रा.मा.२१ ते गांडोळे रस्त्याची सुधारणा करणे. ग्रा.मा.१७७	107.00	18.94
312	3839	नाशिक	प्रजिमा-६८ ते उंब्रद (धानपाडा) रस्त्याची सुधारणा करणे.ग्रामा-२९	71.65	12.68
313	3840	नाशिक	भागओहोळ ते वटकपाडा जोड रस्त्याचे बांधकाम करणे. (कुपोषण)	68.50	12.12
314	3841	नाशिक	रा.मा.३० सापगांव ते मेटघर (कुपोषण)	68.00	12.04
315	3842	नाशिक	प्रजिमा-६५ ते वळण रस्त्याची सुधारणा करणे. (कुपोषण)	54.00	9.56
316	3843	नाशिक	दाभाडी ते कापुर्णे रस्त्याची सुधारणा करणे. इजिमा-१३३	45.00	7.97
317	3844	नाशिक	इजिमा-१११ ते डोंगरशेत रस्त्याची सुधारणा करणे.ग्रा.मा.३०	44.50	7.88
318	3845	नाशिक	भायगांव ते गोंदे रस्त्याची सुधारणा करणे. ग्रा.मा.३३	42.50	7.52
319	3846	नाशिक	ग्रा.मा.२७ ते उंबरपाडा बिलकस रस्त्याची सुधारणा करणे.	41.50	7.35
320	3847	नाशिक	प्रजिमा-६८ ते रानविहीर रस्त्याची सुधारणा करणे. ग्रा.मा.१०	41.50	7.35
321	3848	नाशिक	प्रजिमा-६५ ते चौरीपाडा रस्त्याची सुधारणा करणे. (कुपोषण) ग्रा.मा.१०	40.50	7.17
322	3849	नाशिक	प्रजिमा-१०५ ते राऊतमाळ (कुपोषण) ग्रा.मा.२१	40.50	7.17
323	3850	नाशिक	रा.मा.२१ ते चोळमुख रस्त्याची सुधारणा करणे. इजिमा-१११	40.00	7.08
324	3851	नाशिक	लखमापूर कोशिंबे भनवड प्रजिमा-६९ मो-या पूल बांधणे.	36.00	6.37
325	3852	नाशिक	रा.मा.२० ते चाफावाडी रस्ता ग्रा.मा.२६ ची सुधारणा	35.00	6.20
326	3853	नाशिक	प्रजिमा ६१ ते साप्रवेळे ते प्रजिमा ६१ रस्त्याची सुधारणा करणे (कुपोषण)	33.50	5.93
327	3854	नाशिक	प्रजिमा-६८ ते तोंडवळ कहाडोळपाडा रस्त्याची सुधारणा करणे. ग्रा.मा.५५	31.85	5.64
328	3855	नाशिक	प्रजिमा-६५ ते करंजपाडा रस्त्याची सुधारणा करणे.	31.50	5.58
329	3856	नाशिक	तिर्डे ते मोहपाडा रस्त्याची सुधारणा करणे. इजिमा-१२९	31.25	5.53
330	3857	नाशिक	रा.मा.२६ ते कडेगहाणपाडा रस्त्याची सुधारणा करणे.	31.00	5.49
331	3858	नाशिक	प्रजिमा-८४ ते कळमणे रस्त्याची सुधारणा करणे.ग्रामा-९४	30.00	5.31
332	3859	नाशिक	आंबुर्डी ते भगुर्डी चिंचोरे रस्ता ग्रामा-१०९	28.00	4.96
333	3860	नाशिक	खडकी ते निमपाडा रस्त्याचे बांधकाम करणे.ग्रामा-९७	28.00	4.96
334	3861	नाशिक	प्रजिमा-६८ ते धानपाडा रस्त्याची सुधारणा करणे. ग्रा.मा.९६	27.00	4.78
335	3862	नाशिक	पेठ बेहेडमाळ जांभुळमाळ रस्त्याची सुधारणा करणे. ग्रा.मा.५१	27.00	4.78
336	3863	नाशिक	रा.मा.२० ते आमझर रस्ता ग्रा.मा.११६ ची सुधारणा करणे.	23.00	4.07
337	3864	नाशिक	खोकरविहीर ते भेनशेत रस्ता ग्रा.मा.४० ची सुधारणा करणे.	22.00	3.89
338	3865	नाशिक	ननाशी कवडासर वणी (खु.) सादराळे रस्त्यावर मो-या पूल बांधणे. इजिमा-१२५	21.50	3.81



१	२	३	४	५	६
339	3866	नाशिक	मोहळांगी ते हतनुर रस्त्याचे बांधकाम करणे कि.मी. ०/०० ते १/५००	21.00	3.15
340	3867	नाशिक	रामा-७ ते वडाळी वाखारी रस्त्याचे बांधकाम करणे	10.00	1.77
341	3868	नाशिक	इजिमा-१४३ ते आमदा बा-हे रस्ता मो-या बांधणे.	8.00	1.42
342	3869	नाशिक	इजिमा-१४२ ते जामनेमाळ भितघर रस्ता ग्रा.मा.७६ ची सुधारणा करणे.	19.00	3.36
343	3870	नाशिक	प्रजिमा-७८ ते बिजूरपाडा रोंगणे रस्ता ग्रा.मा.९० ची सुधारणा करणे.	7.00	1.24
344	3871	नाशिक	इजिमा-१४१ ते लाडगांव चिचपाडा रस्ता ग्रा.मा.७२ ची सुधारणा करणे.	2.00	0.35
345	3872	नाशिक	इजिमा-१४५ ते चिचपाडा रस्त्याची सुधारणा करणे.	2.00	0.35
346	3873	नाशिक	प्रजिमा-७५ ते खडकी दिगर रस्त्याची सुधारणा करणे.	17.00	3.01
347	3874	नाशिक	,अंबाठा खुंटविहीर पिंपळसोंड रस्ता इजिमा-१३५ ची सुधारणा करणे.	8.00	1.42
348	3875	नाशिक	इजिमा-१३५ ते झगडपाडा रस्त्याची सुधारणा करणे.	4.00	0.71
349	3876	नाशिक	ग्रा.मा.३ ते वडपाडा (सु.) रस्ता ग्रा.मा.३ ची सुधारणा करणे.	22.80	4.04
350	3877	नाशिक	कळमणे ते खिरमाणी रस्ता इजिमा-१३५ ची सुधारणा करणे.	15.00	2.66
351	3878	नाशिक	रा.मा.२० ते पोहाळी रस्ता ग्रा.मा.६३ ची सुधारणा करणे.	3.00	0.53
352	3879	नाशिक	रा.मा.२० ते सातखांब रस्ता ग्रा.मा.११३ ची सुधारणा करणे.	7.00	1.24
353	3880	नाशिक	प्रजिमा-७८ ते हनुमंतमाळ रस्ता ग्रा.मा.७९ ची सुधारणा करणे.	5.00	0.89
354	3881	नाशिक	इजिमा-१४१ ते श्रीभुवन मोठामाळ ग्रा.मा.७० ची सुधारणा करणे.	2.00	0.35
355	3882	नाशिक	रोकडपाडा कुंभीपाडा माळेगांव रस्ता ग्रा.मा.१५ ची सुधारणा करणे.	2.00	0.35
356	3883	नाशिक	रा.मा.२१ ते गहाळे जोड रस्ता मो-या बांधणे.	2.00	0.35
357	3884	नाशिक	प्रजिमा-७८ ते रोहपाडा जोड रस्त्याचे बांधकाम करणे. ग्रा.मा.८५	16.00	2.83
358	3885	नाशिक	रा.मा.२० ते राहुड डांगराळे रस्ता इजिमा-१३५ ची सुधारणा करणे.	16.00	2.83
359	3886	नाशिक	गंतूर ते वरसवाडी रस्ता	24.75	4.38
360	3887	नाशिक	बेडसे ते इलिंगपाडा रस्ता सुधारणा करणे.	19.90	3.52
361	3888	नाशिक	रा.मा.२० ते देवीपाडा रस्ता	18.50	3.27
362	3889	नाशिक	प्रजिमा-७८ ते बा-हे अंबोडे रस्ता सुधारणा करणे.	19.00	3.36
363	3890	नाशिक	रा.मा.२१ ते वाघनखी रताळीपाडा सुधारणा करणे.	6.75	1.19
364	3891	नाशिक	प्रजिमा-१ अलियाबाद भाटेपाडा रस्ता	4.00	0.71
365	3892	नाशिक	रा.मा.२० ते राहुडे डांगराळे रस्ता	4.00	0.71
366	3893	नाशिक	ग्रा.मा.२६ ते पायलपाडा	5.00	0.89
367	3894	नाशिक	नाशिक पेठ रस्ता रा.मा.२२	4.25	0.75
368	3895	नाशिक	लखमापूर भनवड प्रजिमा-६९ (कुपोषण)	3.75	0.66
369	3896	नाशिक	प्रजिमा-६८ ते भुवन आडगांव रस्ता ग्रा.मा.१४	3.25	0.58
370	3897	नाशिक	,उमराळे नाळेगांव कोचरगांव प्रजिमा-६३ सुधारणा करणे.	3.00	0.53
371	3898	नाशिक	ठाणापाडा खरशेत रस्ता ते वडपाडा रस्ता (इजिमा-१०९)	3.25	0.58
372	3899	नाशिक	करंजाळी हरसूल रस्ता रा.मा.२१	2.90	0.51
373	3900	नाशिक	पेठ सुरगाणा रा.मा.२१	2.50	0.44
374	3901	नाशिक	गोळशी ननाशी प्रजिमा-८४ जोडरस्ता सुधारणा करणे.	1.75	0.31
375	3902	नाशिक	बोरगांव सुरगाणा रस्ता रा.मा.२० ची सुधारणा करणे.	1.55	0.27

१	२	३	४	५	६
376	3903	नाशिक	दिंडोरी मोहाडी रस्ता प्रजिमा-५० (कुपोषण)	1.15	0.20
377	3904	नाशिक	नाशिक वणी रस्ता रा.मा.१७ (कुपोषण)	0.95	0.17
378	3905	नाशिक	वणी सापुतारा रस्ता (कुपोषण)	0.95	0.17
379	3906	नाशिक	नाशिक पेठ रस्ता रा.मा.२२ प्राथमिक आरोग्य केंद्र उमराळे	0.95	0.17
380	3907	नाशिक	घनशेत चोळमुख शिंगदरी कोटंबी रस्ता इजिमा-१११ ते आश्रमशाळा जोड रस्ता	6.10	1.08
381	3908	नाशिक	प्रजिमा-६८ ते खरपडी जोड रस्त्याचे बांधकाम करणे	5.25	0.93
382	3909	नाशिक	पेठ जोगमोडी आंबे रस्ता रा.मा. २१ ते आश्रमशाळा जोडरस्ता ग्रामा.१३४	1.35	0.24
383	3910	नाशिक	पेठ जोगमोडी आंबे रस्ता रा.मा. २१ ते आश्रमशाळा जोडरस्ता ग्रामा.८२	4.25	0.75
384	3911	नाशिक	विरमाळ कळमबारी जोगमोडी हरणगांव शिंदे रस्ता ते आश्रमशाळा जोडरस्ता इजिमा-१२८	5.25	0.93
385	3912	नाशिक	रामा-२१ ते जमिनमाथा मिलनपाडा धुरापाडा रस्त्यावर फरशीपुल व मोऱ्यांचे बांधकाम करणे ग्रामा-९६	19.90	2.99
386	3924	नांदेड	आश्रमशाळा संकुल तलाईगुडा जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण १.०० किमी (९५-९६)	4.00	0.60
387	3925	नांदेड	आश्रमशाळा जवराला रस्त्यावरील मोऱ्याचे बांधकाम करणे (एक लहान पुल)	15.00	3.00
388	3927	नांदेड	जोडरस्ता आश्रमशाळा समुह-मोहपुर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण (किमी १२/० ते ३७/०) ३.७५ किमी रुंदी मजबुतीकरण व डांबरीकरण २५.०० किमी (९५-९६)	36.00	5.40
389	3932	नांदेड	वाई-मच्छिंद्र -पारडी रस्त्याचे बांधकाम करणे (ग्रा.मा.) स्कोप नवीन रस्ता ३.०० किमी (९७-९८)	19.90	3.98
390	3933	नांदेड	लिंगी ते लिंगी तांडर ग्रा.मा २४५ सुधारणा किमी ०/० ते २/०	19.90	3.98
391	3949	नांदेड	सुगागुडा- गोकलनगर-सिंगारवाडी रस्त्याचे मोऱ्यासहित बांधकाम वाव नविन रस्ता ३ किमी मोऱ्यासह बांधकाम मोऱ्या ७ नग व्हीसी-१ नग	24.90	4.98
392	3951	नांदेड	जरुर ते जरुरतांडा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कि.मी ११/०० ते १५/०० मजबुतीकरण व डांबरीकरण ४ किमी	19.90	3.98
393	3952	नांदेड	रा.मा. १८३ ते पिंपळगांव (सि) लिमगुडा कोलमगुडा रस्ता कि.मी. ०/० ते २/०० ग्रामा. ८९ बाब मजबुतीकरण व डांबरीकरण २/०० किमी	12.00	2.40
394	3955	नांदेड	तालुबा सिमा ते भिस्सी कोल्हारी शिवणी गोंडजेवली निर्मल रस्त्यावरील उर्वरित मोऱ्याचे बांधकाम करणे रा.मा. २२० भाग भिस्सी ते कोल्हारी बाब मोऱ्या ८ नग	9.90	1.98
395	3974	नांदेड	पिंपळशेंडा जोड रस्त्याचे बांधकाम करणे किमी ४/५०० ते ११/०० (कुपोषण)	138.50	27.70
396	3975	नांदेड	जोड रस्ता घोगरवाडीचे बांधकाम करणे किमी ०/० ते ७/० (कुपोषण)	100.00	20.00
397	3976	नांदेड	घोटी भिमपुर रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/० ते ६/० (कुपोषण)	48.00	9.60
398	3977	नांदेड	जोडरस्ता धामनदी वरील मोऱ्याचे बांधकाम करणे	8.50	1.70
399	3978	नांदेड	जोड रस्ता शिऊरचे बांधकाम करणे, ता.माहुर किमी ०/० ते २/० (कुपोषण)	28.00	4.99
400	3979	नांदेड	जोड रस्ता भोंगा तांडाचे बांधकाम करणे ता.माहूर, कि.मी ०/० ते ३/० (कुपोषण)	15.00	3.00

१	२	३	४	५	६
401	4007	पुणे	प्रजिमा ५ ते दिग्गज रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/० ते ३/०	34.90	8.03
402	4008	पुणे	कोलतावडे जोडरस्त्याचे बांधकाम किमी ०/० ते ६/५००	34.90	8.03
403	4009	पुणे	मेघोली जोडरस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/० ते ३/०	35.00	8.05
404	4010	पुणे	प्रजिमा ५ ते वचपे रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/० ते १/५००	11.90	2.74
405	4011	पुणे	वरसावणे जोडरस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/० ते ४/०	44.90	10.33
406	4022	नांदेड	लिंगी ते लिंगी तांडा रस्त्यावर लिंगी तांडा गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे, तालुका. किनवट वाव लहान पुल-१	19.90	2.99
407	4048	अमरावती	वर्धा नदी ते पिंपळगढ, जामगांव कार्ली रस्त्याचे बांधकाम करणे किमी ५.५० (इजिमा)	31.72	4.76
408	4049	अमरावती	सातनुर उमरी रस्त्याचे बांधकाम करणे	22.43	3.36
409	4050	अमरावती	उराड एकलविहिर रस्त्याचे बांधकाम करणे किमी ५.५० (इजिमा)	34.85	5.23
410	4051	अमरावती	लाहद्रा, उराड रस्त्याचे बांधकाम करणे लांबी ३.०० किमी ग्रामा	13.00	1.95
411	4061	अमरावती	अमोमा - शिवपूर - बोर्डी रस्त्यावर मोऱ्यांचे व पुलांचे बांधकाम करणे (ग्रामा) (१७-१८)	51.93	7.79
412	4067	अमरावती	दाभिया - डोलार रस्त्यावर पुलांचे बांधकाम करणे १७-१८	57.44	8.62
413	4069	अमरावती	पुल व मोऱ्यांचे बांधकामासह चोबीडा - लाखेवाडा रस्त्याचे बांधकाम करणे (ग्रामा) १७-१८	319.51	47.93
414	4071	अमरावती	धाकडा - कुंड रस्त्यावर पुलांचे बांधकाम (मेळघाट)	12.40	1.86
415	4074	अमरावती	नांदगांव खेडेश्वर तालुक्यातील बोरगांव पोच मार्गाचे व मोऱ्यासह बांधकाम करणे	19.90	2.99
416	4075	अमरावती	नांदगांव खेडेश्वर तालुक्यातील महिमापुर फत्तेपुर मार्गाचे रपटे व मोऱ्यासह बांधकाम करणे	19.90	2.99
417	4076	अमरावती	चांदुर रेल्वे तालुक्यातील उमरपूर पोचमार्गाचे रपटे व मोऱ्यासह बांधकाम करणे	16.00	2.40
418	4077	अमरावती	पिंप्री गावंडे खेड पिंप्री पिंपळगांव निपाणी रस्ता ०/०० ते ६/०० (कुपोषण)	35.00	3.50
419	4078	अमरावती	पिंपळगांव निपाणी पळसमंडळ रस्ता १/०० ते ७/०० (कुपोषण)	35.00	3.50
420	4079	अमरावती	घुईखेड निमगव्हाण शेंदुरजना रस्ता ०/०० ते ७/०० (कुपोषण)	35.00	3.50
421	4080	अमरावती	निमगव्हाण ते तळगांव रस्ता ०/०० ते ६/०० (कुपोषण)	35.00	3.50
422	4081	अमरावती	तिवसा सार्सी रस्ता इजिमा ७१ किमी १/८० ते ७/०० (कुपोषण)	35.00	3.50
423	4082	अमरावती	टेंभुर्णी आमदुरी रस्ता ०/०० ते ५/०० (कुपोषण)	35.00	3.50

१	२	३	४	५	६
424	4083	अमरावती	वहादा ते मागोना रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते ४/०० मांगोना (कुपोषण)	30.00	3.00
425	4084	अमरावती	सुरळी भांडोली धनोडी रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते ४/०० भांडोली (कुपोषण)	28.00	2.80
426	4085	अमरावती	हिवरा मुरादे ढवळसरी रस्ता किमी ०/०० ते ४/०० (कुपोषण)	24.90	2.49
427	4086	अमरावती	पिंप्री अधमानी रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा किमी ०/० ते ३/६०० अर्धमानी (कुपोषण)	24.00	2.40
428	4087	अमरावती	पिंप्री दहसूर रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा किमी ०/० ते ३/१०० दहसूर (कुपोषण)	22.00	2.20
429	4088	अमरावती	दहसूर गणेशपुर रस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा किमी ०/०० ते ३/०० दहसूर (कुपोषण)	21.00	2.10
430	4089	अमरावती	टाकळी कानडा टाकळी गिलबा रस्ता किमी ०/०० ते ३/५०० (कुपोषण)	9.90	0.99
431	4090	अमरावती	पिंपळगांव बेनाई हिवरा मुरादे रस्ता किमी ०/०० ते ३/०० (कुपोषण)	19.90	1.99
432	4091	अमरावती	हिवरा मुरादे पिंप्री गावंडे रस्ता किमी ०/०० ते ३/०० (कुपोषण)	19.90	1.99
433	4092	अमरावती	पळसमंडळ सालोड रस्ता किमी ४/०० ते ६/०० (कुपोषण)	18.00	1.80
434	4093	अमरावती	खडका पांढरघाटी रस्त्याचे सुधारणा करणे किमी ०/०० ते २/५०० ग्रामा (कुपोषण)	18.00	1.80
435	4094	अमरावती	जामगांव नागझरी रस्त्याचे बांधकाम करणे किमी ०/०० ते २/०० ग्रामा (कुपोषण)	18.00	1.80
436	4095	अमरावती	कारला पाथरगांव रस्ता किमी ०/०० ते ३/०० (कुपोषण)	18.00	1.80
437	4096	अमरावती	आमला भिवापूर रस्ता किमी २/०० ते ५/०० (कुपोषण)	19.90	1.99
438	4097	अमरावती	पळसखेड दिघी रस्ता किमी १/०० ते ४/०० (कुपोषण)	19.90	1.99
439	4098	अमरावती	चुरणी कारदा कालापांढरी ग्रामा १६, ८.५० किमी (कुपोषण)	42.00	4.20
440	4099	अमरावती	शिरपूर प्रा.आ.उपकेंद्राला जोडणारा रस्ता ६.४ ०० किमी (कुपोषण)	40.00	4.00
441	4100	अमरावती	दिदंबा प्रा.आ.उपकेंद्राला जोडणारा रस्ता ३.०० किमी (कुपोषण)	19.90	1.99
442	4101	अमरावती	तारुबांदा पोच मार्ग २.०० किमी (कुपोषण)	12.00	1.20
443	4102	अमरावती	खिडकी प्रा.आ.उपकेंद्राला जोडणारा रस्ता १.५० किमी (कुपोषण)	7.00	0.70
444	4103	अमरावती	आडनदी पोच मार्गाची सुधारणा २.५० किमी (कुपोषण)	15.00	1.50
445	4200	यवतमाळ	उमरी वडद रस्त्यावर रपटा व मोऱ्याचे बांधकाम करणे (कुपोषण)	19.90	1.99
446	4204	यवतमाळ	विंचघाट वडनेर जोडरस्ता ग्रामा मोऱ्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	29.50	2.95
447	4205	यवतमाळ	भवानपुर जोडरस्ता ग्रामा मोऱ्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	25.25	2.53
448	4206	यवतमाळ	तासलोट जोडरस्ता ग्रामा मोऱ्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	19.90	1.99
449	4209	यवतमाळ	पालगांव बोटोनी ग्रामा मोऱ्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	35.60	3.56

१	२	३	४	५	६
450	4210	यवतमाळ	रामगांव जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	35.70	3.57
451	4211	यवतमाळ	बुरांडा हटवांजरी रस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	30.00	3.00
452	4212	यवतमाळ	दर्यापूर जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	25.00	2.50
453	4213	यवतमाळ	चिखलडोह जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	25.00	2.50
454	4214	यवतमाळ	पिंपळगांव जोडरस्ता ग्रामा १३१ मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	24.34	2.43
455	4215	यवतमाळ	गोपाळपुर जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	24.30	2.43
456	4216	यवतमाळ	मुची जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	7.00	0.70
457	4217	यवतमाळ	गोधणी बरबडा जोड रस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	10.00	1.00
458	4218	यवतमाळ	गणेशपुर बु. जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	12.00	1.20
459	4219	यवतमाळ	चोंडी जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	15.00	1.50
460	4220	यवतमाळ	खातेरा वेडद रस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	10.00	1.00
461	4221	यवतमाळ	चुरमुरा पाडी रस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	12.00	1.20
462	4222	यवतमाळ	बालदी पिरंजी रस्ता प्रजिमा-५० मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	10.00	1.00
463	4223	यवतमाळ	म्हसोळा जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	12.00	1.20
464	4224	यवतमाळ	खेकरवाडी जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	15.00	1.50
465	4225	यवतमाळ	बोरी खु जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	15.00	1.50
466	4226	यवतमाळ	बोटोनी जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	13.00	1.30
467	4227	यवतमाळ	वडवट जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	12.00	1.20
468	4228	यवतमाळ	चन्नई जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	10.00	1.00
469	4229	यवतमाळ	निलजई जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	12.00	1.20
470	4230	यवतमाळ	उमरी झापरवाडी रस्ता, इजिमा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	10.00	1.00
471	4231	यवतमाळ	सावळी वरुड रस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	19.90	1.99
472	4232	यवतमाळ	मुची जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	10.00	1.00
473	4233	यवतमाळ	कोपरी कापसी रस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	15.00	1.50
474	4234	यवतमाळ	गुडा जोडरस्ता ग्रामा मोन्या व रपट्याचे बांधकाम (कुपोषण)	18.00	1.80
475	4249	भंडारा	सडक अर्जुनी तालुक्यातील भडूटोला सौदड रस्ता बांधकाम	20.00	3.00
476	4253	भंडारा	देवरी तालुक्यातील गेडेगांव ते अकबरिटोला रस्ता बांधकाम	20.00	3.00
477	4254	भंडारा	देवरी तालुक्यातील गडेगांव ते धरदीटीला रस्त्याचे बांधकाम	20.00	3.00
478	4255	भंडारा	आमगांव तालुक्यातील कोचीटोला चिमणटोला रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे लांबी २.०० किमी	20.00	3.00
479	4256	भंडारा	देवरी तालुक्यातील मंगेझरी मुरमाडीटोला सेरपार रस्ता बांधकाम ग्रामा ७६ किमी ०/० ते २/०	20.00	3.00
480	4257	भंडारा	देवरी तालुक्यातील शैलापूर भोयाटोला रस्ता बांधकाम	20.00	3.00
481	4258	भंडारा	सालेकसा तालुक्यातील टोयगोंदि वंजारी रस्त्याचे बांधकाम	20.00	3.00
482	4259	भंडारा	सडकअर्जुनी तालुक्यातील चिखली ते बक मार्गाचे बांधकाम	20.00	3.00
483	4260	भंडारा	सडकअर्जुनी तालुक्यातील चिंगी ते गोसाईकोकला रस्ता बांधकाम	20.00	3.00
484	4261	भंडारा	सडकअर्जुनी तालुक्यातील खोबा दल्ली गोंडीटोला रस्ता बांधकाम	20.00	3.00
485	4262	भंडारा	सडकअर्जुनी तालुक्यातील कोकला ते कोकनाटोला कवलेवाडा रस्ता बांधकाम	20.00	3.00
486	4263	भंडारा	सडक अर्जुनी तालुक्यातील कोकना ते उमरी रोड बांधकाम	20.00	3.00

१	२	३	४	५	६
487	4264	भंडारा	सडकअर्जूनी तालुक्यातील कोलारगांव बकटोला रस्ता बांधकाम	20.00	3.00
488	4265	भंडारा	अर्जूनीमोर तालुक्यातील केशोरी बडेगांव खोळंदा ते जिल्हा सिसापूर्यत रस्त्यावर १ उंचपट्टा व २ मोरींचे बांधकाम	20.00	3.00
489	4266	भंडारा	अर्जूनीमोर तालुक्यातील परसटोला अंभोरा रस्त्यावर उंच रपट्यांचे बांधकाम	20.00	3.00
490	4267	भंडारा	देवरी तालुक्यातील वडेकसा बिल्हारी रस्त्याचे बांधकाम ग्रामा २३ किमी ०/० ते ३/०	20.00	3.00
491	4268	भंडारा	सडक अर्जूनी तालुक्यातील रा.का.ते राकाटोला मार्गाचे बांधकाम	20.00	3.00
492	4273	नागपूर	नागपूर जिल्हयातील दहेगांव सायकी रस्त्याचे बांधकाम करणे ग्रामा १८ लांबी २.५० किमी	24.90	9.96
493	4274	नागपूर	नागपूर जिल्हयातील सावंगी मोहपा निशानघाट रस्त्याचे बांधकाम करणे इजिमा १०१ लांबी २.५० किमी ४.०० ते ६.५००	24.90	9.96
494	4316	चंद्रपूर	गोपालपूर हिरापूर वडझरी रस्त्याचे बांधकाम करणे (२०००-२००३)	9.90	6.93
495	4322	चंद्रपूर	आक्सापूर उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे	2.00	0.30
496	4323	चंद्रपूर	चितलधाबा उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे	2.00	0.30
497	4324	चंद्रपूर	पुडीयाल मोहदा उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे	16.00	2.40
498	4325	चंद्रपूर	धानोली उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे	24.00	3.60
499	4329	चंद्रपूर	शिवणी कारवा पिपर्डा प्रजिमा-१४ ला जोडणारा पोचमार्ग (ग्रामा कुपोषण)	94.00	9.40
500	4330	चंद्रपूर	पाटन देवाडा रस्ता (इजिमा) कुपोषण	30.00	3.00
501	4331	चंद्रपूर	दुर्गाडी शिवापूर उमरहिरा जांभुळधरा रस्त्यास जोडणारा पोचमार्ग ग्रामा (कुपोषण)	5.00	0.50
502	4332	चंद्रपूर	कोरपना कुकुडबोरी ग्रामा-५७ रामा-२६५ ला जोडणारा (कुपोषण)	10.00	1.00
503	4333	चंद्रपूर	प्रजिमा ४५ ला जोडणारा शेंडवाही पोच मार्ग (ग्रामा) (कुपोषण) प्रमाक ९१९(३)/१/डी २(१) अ.अ.	5.00	3.50
504	4334	चंद्रपूर	भारी शेडवाही बाबापूर रस्ता प्रजिमा ४५ ला जोडणारा पोच मार्ग ग्रामा (कुपोषण)	5.00	3.50
505	4335	चंद्रपूर	रामा-२६१ ला जोडणारा खंतोडा पळसगांव सिगरु मार्ग (इजिमा) कुपोषण)	12.00	1.20
506	4336	चंद्रपूर	मोहली पेटगांव प्रजिमा-२६ ला जोडणारा रानतळोधी रस्ता (ग्रामा) कुपोषण)	12.00	1.20
507	4337	चंद्रपूर	मोहली बोटेशरी मार्गाचे मोन्यासह बांधकाम करणे (कुपोषण)	12.50	1.25
508	4340	गडचिरोली	खेडी पोच मार्गावर एका लहान पुलाचे बांधकाम करणे, ता.धानोरा	19.90	2.99
509	4341	गडचिरोली	येरंडी पोच मार्गावर एका लहान पुलाचे बांधकामकरणे, ता.धानोरा	19.90	2.99
510	4342	गडचिरोली	डोंगरगांव ते चंदगड पगांव गांगुली रस्ता लहान पूल मोन्यांचे बांधकाम करणे	19.90	2.99
511	4349	गडचिरोली	गडचिरोली जिल्ह्यातील खेडीमोवाड तोयागोंदी पाकरोंडी खांबाडाररस्त्यावर २ लहान पुलांचे व १ रपटा बांधकाम करणे	40.00	6.00
512	4386	गडचिरोली	सारगांव कोटगुल नाडेकल ते रा.मा.२३३ ला जोडणारा रस्ताभाग- येडजाल नाडेकल ते रा.मा.२३३ ला जोडणारे रस्त्याचे ७ लहान पूल १ मोठा पूल, १४ रपटे व २६ मोन्यांसह बांधकाम करणे प्रजिमा४ कुपोषण	68.60	10.29
513	4387	गडचिरोली	सावरगांव कोटगुल रस्त्याला जोडणारा मोठा झिलीया पोचमार्गाचे १ लहान पूल १० मोन्यांसह बांधकाम करणे प्रजिमा ४ - कुपोषण	8.00	1.20

१	२	३	४	५	६
514	4388	गडचिरोली	सावरगांव कोटगुल रस्त्याला जोडणारा अलौडी ते रानकट्टा मार्गाचे २ लहान पूल व ४ मोऱ्यांसह बांधकाम करणे ग्रामा-९९, तालुका कोरची रानकट्टा- १८४ कुपोषण	7.90	1.19
515	4397	गडचिरोली	कुरखेडा ाचारभट्टी लवारी डोंगरगांव रस्त्यावर २ लहान पुलांचे बांधकाम करणे इजिमा १३ तालुका कुरखेडा येरकडी ३१० लवारी २८१ कुपोषण	71.00	10.65
516	4400	गडचिरोली	बिटनटोला जडेगांव रस्त्याला जोडणारा काळशी पोचमार्गाचे २ लहान पूल मोऱ्यांसह बांधकाम ग्रामा १५० तालुका गडचिरोली काळशी २१५-कुपोषण	60.00	9.00
517	4401	गडचिरोली	गडचिरोली चांदळा जांभळी साखेरा रस्त्याला जोडणारा कुंभिमोकासा पोच कामावर कमानीदार पुलांचे बांधकाम करणे ग्रामा ११५ ता.गडचिरोली कुंभिमोक - कुपोषण	60.00	9.00
518	4406	गडचिरोली	नवरगव कुथेगांव रस्त्यावर ८ मोऱ्या व १ लहान पुलोचे बांधकाम करणे कुपोषण	45.00	6.75
519	4418	गडचिरोली	येडाणूर रावणपल्ली रस्त्याचे १० मोऱ्या बांधकामासह खडीकरण करणे ग्रामा ६५ लांगी २.८० किमी कुपोषण	25.00	3.75
520	4419	गडचिरोली	येडाणूर रावणपल्ली रस्त्यावर १ लहानपुलाचे बांधकाम करणे ग्रामा-६५ कुपोषण	25.00	3.75
521	4420	गडचिरोली	धोडराज लाहेरी रस्त्यास जोडणारा पोचमार्ग (कुपोषण)	25.00	3.75
522	4421	गडचिरोली	पांढरीभटाळ रावणपल्ली रस्त्याला जोडणाऱ्या पावलीसनपेठ पोचमार्गाची बांधकामकरणे ग्रामा-४६ लांबी ४.०० किमी कुपोषण	24.00	3.60
523	4422	गडचिरोली	भाकरोंडी मुस्का खांबाडा मार्गाला जोडणाऱ्या सालभेटी पोचमार्गाचे २ रजवट्यासह खंडीकरण करणे (कुपोषण)	22.00	3.30
524	4423	गडचिरोली	मसानदी शिरपूर रस्त्यास ८ मोऱ्यांसह बांधकाम करणे ग्रामा-३५ कुपोषण	22.00	3.30
525	4424	गडचिरोली	नैनवाडी दोंडहूर रस्ता (कुपोषण)	22.00	3.30
526	4425	गडचिरोली	कसनसुर पुस्तोला मार्गाला जोडणारा कोईदुल पोचमार्ग (कुपोषण)	10.00	1.50
527	4426	गडचिरोली	कसनसुर घोटसूर भूमकाम रस्त्याला जोडणारा कोताकोंडा (बु.) पोचमार्ग (कुपोषण)	12.00	1.80
528	4427	गडचिरोली	प्र.रा.मा. ९ ला जोडणारा येडमपल्ली पोचमार्ग (कुपोषण)	5.00	0.75
529	4428	गडचिरोली	प्र.रा.मा. (नंदीगांव) मार्गाला जोडणारा कोलपल्ली पोचमार्ग इजिमा (कुपोषण)	12.00	1.80
530	4429	गडचिरोली	प्र.रा.मा. ९ ला जोडणारा टिकेपल्ली पोचमार्ग (कुपोषण)	18.00	2.70
531	4430	गडचिरोली	रा.मा २७५ ला जोडणारा किष्ठापूर पोटमार्ग (कुपोषण)	19.90	2.99
532	4431	गडचिरोली	रा.मा.२७५ ला जोडणां किष्णापूर वेलगुर पोचमार्ग (कुपोषण)	12.00	1.80
533	4432	गडचिरोली	धोंडराज कवंडेमार्गास जोडणांरा पोचमार्ग (कुपोषण)	1.00	0.15
534	4433	गडचिरोली	पांढरीभटाळ येडाणूर रस्त्याला जोडणारा पावलोसनपेठ पोचमार्गावर १५ मोऱ्या व १ रपट्यांचे बांधकाम करणे ग्रामा ४६ (कुपोषण)	19.90	2.99
535	4434	गडचिरोली	मच्छली घोट पोचमार्गावर ४ मोऱ्यांचे बांधकाम करणे ग्रामा ७५ (कुपोषण)	3.00	0.45
536	4435	गडचिरोली	कोरलामाल प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	48.00	4.80
537	4436	गडचिरोली	गुमालकोंडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	24.00	2.40
538	4437	गडचिरोली	कालीनगर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	16.00	1.60
539	4438	गडचिरोली	अंकसा चक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	12.00	1.20

१	२	३	४	५	६
540	4439	गडचिरोली	सोनेरांगी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	8.00	0.80
541	4440	गडचिरोली	वसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	6.00	0.60
542	4441	गडचिरोली	कृष्णनगर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	4.00	0.40
543	4442	गडचिरोली	किन्हाळा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	3.00	0.30
544	4443	गडचिरोली	डोंगरगांव एच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	2.40	0.24
545	4444	गडचिरोली	आमगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	2.00	0.20
546	4445	गडचिरोली	पळसगांव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	2.00	0.20
547	4446	गडचिरोली	घाटी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	2.00	0.20
548	4447	गडचिरोली	नागरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	2.00	0.20
549	4448	गडचिरोली	मुधाली चक नं.२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोचमार्गाचे बांधकाम करणे (कुपोषण)	1.20	0.12
550	4449	गडचिरोली	गोदलवाही आश्रमशाळा पोचमार्गाचे डांबरीकरणासह बांधकाम करणे (कुपोषण)	2.00	0.20
551	4450	गडचिरोली	मार्कंडा देव आश्रमशाळा पोचमार्गाचे डांबरीकरणासह बांधकाम करणे (कुपोषण)	2.00	0.20
552	4451	गडचिरोली	रेगडी आश्रमशाळा पोचमार्गाचे डांबरीकरणासह बांधकाम करणे (कुपोषण)	2.00	0.20
553	4452	गडचिरोली	रामगड आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	8.00	0.80
554	4453	गडचिरोली	घाटी आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	2.00	0.20
555	4454	गडचिरोली	अंगारा आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	2.00	0.20
556	4455	गडचिरोली	तोडसा आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	8.00	0.80
557	4456	गडचिरोली	लोहारा आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	12.00	1.20
558	4457	गडचिरोली	कोठी आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	2.00	0.20
559	4458	गडचिरोली	लाहेरी आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	3.00	0.30
560	4459	गडचिरोली	ताडगांव आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	2.00	0.20
561	4460	गडचिरोली	पेरिमिली आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	2.00	0.20
562	4461	गडचिरोली	कुरंडी माळ आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	2.00	0.20
563	4462	गडचिरोली	गुड्डीगुडम आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	2.00	0.20



१	२	३	४	५	६
564	4463	गडचिरोली	झिगानुर आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	5.00	0.50
565	4464	गडचिरोली	जिमलगडा आश्रमशाळा पोचमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (कुपोषण)	2.00	0.21
<b>Total 010 Minimum Needs Programme</b>			<b>Work Portion</b>		<b>1739.13</b>
			<b>Establishment charges</b>		<b>241.74</b>
			<b>Tools and plant charges</b>		<b>19.13</b>
			<b>Total</b>		<b>2000.00</b>
<b>Total 5054, Capital Outlay on Roads &amp; Bridges</b>			<b>Work Portion</b>		<b>4347.82</b>
			<b>Establishment charges</b>		<b>604.35</b>
			<b>Tools and plant charges</b>		<b>47.83</b>
			<b>Total</b>		<b>5000.00</b>